

Date: 29.05.2024

To,
Deputy Director General of Forest (c)
Ministry of Environment, Forest & Climate Change,
Integrated Regional Office, Ground Floor, East Wing,
New Secretariat Building, Civil Lines, Nagpur - 440001

Sub: Half yearly Compliance report of Environment and CRZ Clearance for Dighi Port development project 1st phase, Dighi, District Raigarh, Maharashtra for the period of October 2023 to March 2024 - Reg.

Ref: 1. Environment Clearance for Dighi Port Limited (Phase I) dated 30.09.2005 (File No: 10-8/2005-IA-III)
2. Corrigendum dated 26.12.2005: Dighi Port Development Project 1st Phase, Dighi, District Raigarh, Maharashtra-Environment Clearance -Regarding ((F.No. 10-8/2005-IA-III)
3. MoEF Letter dated 25.06.2012 "Handling of LNG Cargo at Dighi Port, Maharashtra, by M/s Dighi Port Regarding" (F.No. 10-8/2005-IA-III)
4. MoEF&CC Corrigendum letter dated 27.01.2022


Dear Sir,

We would like to inform you that National Company Law Tribunal (NCLT), has approved the resolution plan of Adani Ports and Special Economic Zone (APSEZ) to acquire the Dighi Port Limited (DPL) under the Insolvency and Bankruptcy Code 2016, (IBC). Pursuant to the approval of APSEZ's Resolution Plan by the NCLT, in accordance with the terms and conditions therein, APSEZ has completed the acquisition of the DPL on 15th February 2021. Intimation in this regard has already been submitted to your good office vide our letter No. DPL/ENV/2021/34 dated 25.05.2021.

DPL under its new management has started operation at Dighi Port in very limited way and is in the process of obtaining/restoring the requisite statutory permissions and complying with the requirements of all the statutory permissions (as applicable) in line to reliefs/waiver as given under IBC and approved resolution plan.

With reference to the captioned subject and cited reference above; we are herewith submitting the Half yearly compliance report for the compliance period **October 2023 to March 2024** to the conditions stipulated in the cited reference for your kind information.

Thanking you,
Yours Sincerely,
For, Dighi Port Limited


Dr. Anil Kumar Trivedi
AVP & Head Environment
Encl: As above

Dighi Port Limited
At & Po Dighi
Taluka- Shrivardhan
Dist:Raigad Maharashtra-402402
CIN: U35110MH2000PLC127953

info@adani.com
www.adaniports.com



Copy to:

1. The Director (Monitoring –IA-III Division), Ministry of Environment, Forest & Climate Change, Indira Paryavaran Bhawan, Jor Bagh Road, New Delhi – 110003 (Email : monitoring-ec@nic.in)
2. Zonal Office, Central Pollution Control Board, Parivesh Bhawan, Opp. Ward No. 10 VMC Office Subhanpura, Vadodara – 390 023, Gujarat (Email: westzonecpcb@yahoo.com)
3. The Member Secretary, Maharashtra Pollution Control Board, Kalpataru Point, 3rd Floor, Road No. 8, Sion Circle, Mumbai-400022 (Email : ms@mpcb.gov.in)
4. Member Secretary, Maharashtra Coastal Zone Management Authority, Director, Environment Department, 15th Floor, New Administrative Building, Opp. Mantralaya, Mumbai – 400032 ((Email : dir1.mev-mh@nic.in)
5. Regional Officer- Raigad, Maharashtra Pollution Control Board, Raigad Bhavan, 6th floor, Sector - 11, C.B.D Belapur, Navi Mumbai- 400 614 (Email : rorraigad@mpcb.gov.in, mpcbraigad@mpcb.gov.in)
6. S.R.O. Mahad, Maharashtra Pollution Control Board, Samaik Suvidha Kendra Building, MIDC - Mahad, District Raigad - 402 309 (Email : sromahad@mpcb.gov.in)



	Dighi Port Limited	From: October 2023 To : March 2024
Status of Conditions Stipulated in Environmental and CRZ Clearance File no: 10-8/2005-IA-III dated: 30/09/2005		

Half yearly Compliance report on conditions stipulated in Environmental & CRZ Clearance		
S. No.	Conditions	Compliance Status
A. Specific Conditions		
(i)	The company must take up and earmark adequate funds for the socio-economic development and welfare measures in the area including drinking water supply, vocational training, fishery related development programmes (like cold storages).	<p>Being Complied</p> <p>The CSR activities are undertaken by Adani Foundation (AF), the CSR arm of Adani group. The CSR activities are based on the need assessment study conducted by Adani Foundation, broadly in 4 major verticals.</p> <ol style="list-style-type: none"> 1. Education 2. Community Health 3. Sustainable Livelihood Development 4. Community Infrastructure Development <p>Dighi Port Limited is supplying water to nearby villages.</p> <p>Attached herewith details of CSR activities conducted by Adani Foundation as Annexure 1.</p>
(ii)	The fishing activities by the fishermen living in the settlement along the creek should not be hindered and a mechanism may be evolved for the movement of fishing boats vis-a-vis shipping activities.	<p>Being Complied</p> <p>The cargo handling activities involved in operation phase are confined to the project area and hence no hindrance to fishing is anticipated. DPL is continuing to Educate/inform the fishermen about Port activities.</p>
(iii)	Company should take up green belt programme in the project area including an ecological park and a plan may be submitted to the Ministry within one year.	<p>Complied</p> <p>Although natural greenbelt/greenery exists in and around the Port; the port has taken plantation activities on North and South Side with suitable species (Karanj, Alstonia, Casurina, Mango, Coconut, Jambhul, Sonchafa, Supari, Cashewetc.) along the periphery (North Side) and at appropriate places on South Side. The same shall be continued and greenbelt coverage will further be enhanced on continuous basis.</p>

	Dighi Port Limited	From: October 2023 To : March 2024
Status of Conditions Stipulated in Environmental and CRZ Clearance File no: 10-8/2005-IA-III dated: 30/09/2005		

Half yearly Compliance report on conditions stipulated in Environmental & CRZ Clearance		
S. No.	Conditions	Compliance Status
		   

	Dighi Port Limited	From: October 2023 To : March 2024
Status of Conditions Stipulated in Environmental and CRZ Clearance File no: 10-8/2005-IA-III dated: 30/09/2005		

Half yearly Compliance report on conditions stipulated in Environmental & CRZ Clearance		
S. No.	Conditions	Compliance Status
		 
(iv)	The company may suitably modify the alignment of channel entrance including its width, turning circle, taking into consideration the wave traversal, its intensity etc. to facilitate smoother navigation of ships.	Noted for Compliance
(v)	The breakwater alignment and its design should be further modified based on relevant model studies, bore hole data etc. keeping in view the tranquillity condition required for berthing and manoeuvring of ships and subsequent cargo handling operations.	Noted for Compliance No breakwater has been developed as of now. The same shall be developed based on project requirement considering the modelling studies, bore hole data and study of other data/parameter as required.
(vi)	The height of dumping in the dumping site should be restricted to 30 cm as against 90 cm proposed.	Complied

	Dighi Port Limited	From: October 2023 To : March 2024
Status of Conditions Stipulated in Environmental and CRZ Clearance File no: 10-8/2005-IA-III dated: 30/09/2005		

Half yearly Compliance report on conditions stipulated in Environmental & CRZ Clearance		
S. No.	Conditions	Compliance Status
(vii)	The project proponent will not undertake any destruction of mangroves during construction and operation of the project.	Complied There are no mangroves in the vicinity of project area.
(viii)	All the conditions stipulated by the Maharashtra Pollution Control Board in their Consent No.BO/Raigad-65/CE/CC-65, dated 7.4.2005 should be effectively implemented.	Complied All the conditions of the Consent to Establish granted vide Consent No. BO/Raigad-65/CE/CC-65 dated 7.4.2005 were complied with and subsequently Consent to Operate was granted by Maharashtra Pollution Control Board vide order dated 7.12.2011. Renewal of consent to operate for Dighi Southside has been granted by MPCB vide - Format1.0/CAC/UAN No.0000184352/CR/2401000352 dated 03.01.2024. Consent to Operate for Dighi North side has been granted by Maharashtra Pollution Control Board vide Format1.0/CAC/UAN No.0000110738/CR/2303000156 Dated 02.03.2023 and is valid till 30.06.2024. Consent To Establish for storage and distribution of non-Classified liquid Cargo of 20000 KL Capacity has been granted by Maharashtra Pollution Control Board vide Format1.0/CAC/UAN No.0000149239/CE/2212001895 Dated 26.12.2022. Attached herewith copies of Consent To Establish and Operate granted by Maharashtra Pollution Control Board (MPCB) Annexure 2.
(ix)	Sewage arising in the port area should be disposed off through septic tank - soak pit system or shall be treated along with the industrial effluents to conform to the standards stipulated by Maharashtra Pollution Control Board and should be utilized/re-cycled for	Being Complied Presently there is limited port related activities being handled and domestic sewage generation is minimal and being treated through 15KLD sewage treatment plant (South Side) on modular basis. 15 KLD sewage treatment plant is


	Dighi Port Limited	From: October 2023 To : March 2024
Status of Conditions Stipulated in Environmental and CRZ Clearance File no: 10-8/2005-IA-III dated: 30/09/2005		

Half yearly Compliance report on conditions stipulated in Environmental & CRZ Clearance		
S. No.	Conditions	Compliance Status
	gardening, plantation and irrigation.	being developed at Dighi North Side on modular basis.
(x)	Adequate plantation should be carried out along the roads of the Port premises and a green belt shall be developed.	Complied Although natural greenbelt/greenery exists in and around the Port; the port has taken plantation activities on North and South Side with suitable species (Karanj, Alstonia, Casurina, Mango, Coconut, Sonchafa, Cashew etc.) along the periphery (North Side) and at appropriate places on South Side. The same shall be continued and greenbelt coverage will further be enhanced on continuous basis.
(xi)	DPL should prepare and regularly update the Disaster Management Plan from time to time.	Complied DPL has prepared Onsite Emergency Response Plan and same is being followed. Regular Mock Drills are taking place and details of same is given as Annexure 3 .
(xii)	Fire Fighting arrangements are examined to the new proposal.	Complied. DPL have provided required fire infrastructure for prevention and control of fire within port premises. Attached herewith details of firefighting infrastructure provided at Dighi Port as Annexure 4 .
(xiii)	There should be no withdrawal of ground water in CRZ area, for this project. The proponent shall ensure that as a result of the proposed constructions, ingress of saline water into ground water does not take place. Piezometers shall be installed for regular monitoring for this purpose at appropriate locations on the project site.	Complied No groundwater is being withdrawn from CRZ area. Groundwater is being extracted outside CRZ area for which DPL have obtained CGWA permission and same is attached as Annexure 5 .
(xiv)	The project should not be commissioned till the requisite water supply and electricity to the project are provided by the PWD/Electricity Department.	Complied Requisite permission from concerned authorities for electricity has been obtained. Water requirement is presently being met from Ground water, outside sources (Tanker) and also from rainwater harvesting pond.

	Dighi Port Limited	From: October 2023 To : March 2024
Status of Conditions Stipulated in Environmental and CRZ Clearance File no: 10-8/2005-IA-III dated: 30/09/2005		

Half yearly Compliance report on conditions stipulated in Environmental & CRZ Clearance		
S. No.	Conditions	Compliance Status
		Attached herewith electricity supply permission received from Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd. As Annexure 6. For water supply permission please refer Annexure 5.
(xv)	Specific arrangements for rainwater harvesting should be made in the project design and the rainwater so harvested should be optimally utilized. Details in this regard should be furnished to this Ministry's Regional Office at Bhopal within 3 months.	<p>Complied</p> <p>DPL has developed 2 nos of ponds for rainwater harvesting having capacity 7000 m3 at Dighi. The water so collected is being used for port operations and distributed to nearby villagers.</p>  

	Dighi Port Limited	From: October 2023 To : March 2024
Status of Conditions Stipulated in Environmental and CRZ Clearance File no: 10-8/2005-IA-III dated: 30/09/2005		


Half yearly Compliance report on conditions stipulated in Environmental & CRZ Clearance		
S. No.	Conditions	Compliance Status
		
(xvi)	The facilities to be constructed in the CRZ area as part of this project should be strictly in conformity with the provisions of the CRZ Notification, 1991 as amended subsequently.	Complied. All the project related construction/developments are in line to CRZ Notification 2011 as amended.
(xvii)	No land reclamation should be carried out for this project Corrigendum Dated 26.12.2005 (xvii) Reclamation within the Port area shall be carried out (+) 5 metre level from the existing ground level. The material for reclamation shall be mainly from the dredged material and the rest should be sourced from approved government areas in the vicinity. Further, the details pertaining to	Being Complied This condition has been modified vide MoEF corrigendum dated 26.12.2005. No reclamation was carried out during the compliance period.

	Dighi Port Limited	From: October 2023 To : March 2024
Status of Conditions Stipulated in Environmental and CRZ Clearance File no: 10-8/2005-IA-III dated: 30/09/2005		

Half yearly Compliance report on conditions stipulated in Environmental & CRZ Clearance		
S. No.	Conditions	Compliance Status
	reclamation in the inter-tidal area should be provided to this Ministry within 3 months from the date of receipt of the letter."	
(xviii)	Green buffer zone should be provided all around the project area in consultation with local forest department and the report submitted to this Ministry's Regional Office at Bhopal.	Being Complied Although natural green buffer zone exists in and around the Port; the port has taken plantation activities on North and South Side with suitable species along the periphery (North Side) and at appropriate places on South Side. The same shall be continued and greenbelt coverage will further be enhanced on continuous basis.
(xix)	No product other than those permissible in the Coastal Regulation Zone Notification, 1991 shall be stored in the Coastal Regulation Zone area.	Complied Handling and Storage of product is strictly in accordance with CRZ Notification and as per the EC & CRZ Clearance obtained.
General Conditions:		
(i)	Construction of the proposed structures should be undertaken meticulously conforming to the existing Central/local rules and regulations including Coastal Regulation Zone Notification 1991 & its amendments. All the construction designs/ drawings relating to the proposed construction activities must have approvals of the concerned State Government Departments / Agencies.	Complied Construction/development of the project is in accordance with existing Central/ Local rules including CRZ Notification 1991/2011 as amended. Requisite permission from concerned authorities have been obtained.
(ii)	Adequate provisions for infrastructure facilities such as water supply, fuel, sanitation etc. should be ensured for construction workers during the construction phase of the project so as to avoid felling of trees/mangroves and pollution of water and the surroundings.	Complied Adequate provisions for infrastructure facilities such as water supply, fuel, sanitation etc. were made for the workers during construction phase.
(iii)	The project authorities must make necessary arrangements for disposal of solid wastes and for the treatment of effluents by providing a proper wastewater treatment plant outside the	Being Complied Presently limited port related activities are being handled and domestic sewage generation is minimal and being treated through 15KLD sewage treatment

	Dighi Port Limited	From: October 2023 To : March 2024
Status of Conditions Stipulated in Environmental and CRZ Clearance File no: 10-8/2005-IA-III dated: 30/09/2005		

**Half yearly Compliance report on conditions stipulated in
Environmental & CRZ Clearance**

S. No.	Conditions	Compliance Status
	CRZ area. The quality of treated effluents, solid wastes and noise level etc. must conform to the standards laid down by the competent authorities including the Central/State Pollution Control Board and the Union Ministry of Environment and Forests under the Environment (Protection) Act, 1986, whichever are more stringent.	<p>plant developed (south side) and is being developed (north side) on modular basis. Sewage Treatment Plant capacity will be increased as per the actual requirement in phase wise manner.</p>  <p>All the solid waste generated is being properly collected, source segregation of all types of Solid Waste is practised and disposed as per the provision of Solid Waste Management Rules 2016, as amended.</p> <p>Environment Monitoring at site has been started from June-2021 and Ambient Air Quality, Noise, Soil, Marine Water and sediment, Ground Water and drinking water, DG Stack emission is being monitored on regular basis through NABL accredited and MoEF&CC, Gol recognized laboratory. Summary of the monitoring report for the period Oct'23 to Mar'24 is attached as Annexure 7.</p>
(iv)	The proponent shall obtain the requisite consents for discharge of effluents and emissions under the Water (Prevention and Control of Pollution) Act, 1974 and the Air (prevention and Control of Pollution) Act, 1981 from the	<p>Complied</p> <p>DPL has obtained Consent/NOC from MPCB vide letter No. BO/Raigad-65/CE/CC-65 dated 07.04.2005. The same was submitted to MoEF&CC, Gol vide DPL letter dated 15.03.2008.</p>

	Dighi Port Limited	From: October 2023 To : March 2024
Status of Conditions Stipulated in Environmental and CRZ Clearance File no: 10-8/2005-IA-III dated: 30/09/2005		

Half yearly Compliance report on conditions stipulated in Environmental & CRZ Clearance		
S. No.	Conditions	Compliance Status
	Maharashtra Pollution Control Board before commissioning of the project and a copy of each of these shall be sent to this Ministry	<p>Consent to Operate was granted by Maharashtra Pollution Control Board vide order dated 7.12.2011. Renewal of consent to operate for Dighi Southside has been granted by MPCB vide - Format1.0/CAC/UAN No.No.0000184352/CR/2401000352 dated 03.01.2024. Consent to Operate for Dighi North side has been granted by Maharashtra Pollution Control Board vide Format1.0/CAC/UAN No.0000110738/CR/2303000156 Dated 02.03.2023 and is valid till 30.06.2024. Consent To Establish for for storage and distribution of non-Classified liquid Cargo of 20000 KL Capacity has been granted by Maharashtra Pollution Control Board vide Format1.0/CAC/UAN No.0000149239/CE/2212001895 Dated 26.12.2022.</p> <p>Please refer Annexure 2 for various Consent To Establish and Operate issued by Maharashtra Pollution Control Board.</p>
(v)	The proponents shall provide for a regular monitoring mechanism so as to ensure that the treated effluents conform to the prescribed standards. The records of analysis reports must be properly maintained and made available for inspection to the concerned State/Central officials during their visits.	<p>Complied</p> <p>Environment Monitoring at site has been started from June-2021 and Ambient Air Quality, Noise, Soil, Marine Water and sediment, Ground Water and drinking water, DG Stack emission is being monitored on regular basis through NABL accredited and MoEF&CC,GoI recognized laboratory. Summary of the monitoring report for the period Oct'23 To Mar'24 is attached as Annexure 7.</p>

	Dighi Port Limited	From: October 2023 To : March 2024
Status of Conditions Stipulated in Environmental and CRZ Clearance File no: 10-8/2005-IA-III dated: 30/09/2005		

Half yearly Compliance report on conditions stipulated in Environmental & CRZ Clearance		
S. No.	Conditions	Compliance Status
		The records of analysis reports are properly maintained and will be made available for inspection to the concerned State/Central officials during their visits.
(vi)	In order to carry out the environmental monitoring during the operational phase of the project, the project authorities should provide an environmental laboratory well equipped with standard equipment and facilities and qualified manpower to carry out the testing of various environmental parameters.	Complied Environment Monitoring at site has been started from June-2021 and Ambient Air Quality, Noise, Soil, Marine Water and sediment, Ground Water and drinking water, DG Stack emission is being monitored on regular basis through NABL accredited and MoEF&CC, Gol recognized laboratory. Summary of the monitoring report for the period Oct'23 To Mar'24 is attached as Annexure 7 .
(vii)	The sand dunes and mangroves, if any, on the site should not be disturbed in any way.	Noted for Compliance There are no sand dunes and mangrove in the project area.
(viii)	A copy of the clearance letter will be marked to the concerned Panchayat/local NGO, if any, from whom any suggestion/representation has been received while processing the proposal.	Complied
(ix)	The Maharashtra Pollution Control Board should display a copy of the clearance letter at the Regional Office, District Industries Centre and Collector's Office/Tehsildar's Office for 30 days.	Complied This condition doesn't pertain to project proponent.
(x)	The funds earmarked for environment protection measures should be maintained, in a separate account and there should be no diversion of these funds for any other purpose. A year-wise expenditure on environmental safeguards should be reported to this Ministry's Regional Office at Bhopal and	Complied Appropriate funds are beings earmarked for environment protection measures (Viz. Regular Environment Monitoring, Greenbelt Development and Maintenance, Waste Management, Road Cleaning etc.). The funds earmarked are not diverted for any other purpose.

	Dighi Port Limited	From: October 2023 To : March 2024
Status of Conditions Stipulated in Environmental and CRZ Clearance File no: 10-8/2005-IA-III dated: 30/09/2005		

Half yearly Compliance report on conditions stipulated in Environmental & CRZ Clearance		
S. No.	Conditions	Compliance Status
	the State Pollution Control Board.	
(xi)	Full support should be extended to the officers of this Ministry's Regional Office at Bhopal and the officers of the Central and State Pollution Control Boards by the project proponents during their inspection for monitoring purposes, by furnishing full details and action plans including the action taken reports in respect of mitigative measures and other environmental protection activities.	Complied Full support is being extended to the officers of Ministry/Regional Office, as well as officers of Central and State Pollution Control Board during their visit and the same shall be continued in future also.
(xii)	In case of deviation or alteration in the project including the implementing agency, a fresh reference should be made to this Ministry for modification in the clearance conditions or imposition of new ones for ensuring environmental protection.	Complied National Company Law Tribunal (NCLT), has approved the resolution plan of Adani Ports and Special Economic Zone (APSEZ) to acquire the Dighi Port Limited (DPL) under the Insolvency and Bankruptcy Code 2016, (IBC). Pursuant to the approval of APSEZ's Resolution Plan by the NCLT, in accordance with the terms and conditions therein, APSEZ has completed the acquisition of the DPL on 15 th February 2021. Intimation in this regard has been submitted by new management of DPL vide letter No. DPL/ENV/2021/34 dated 25.05.2021. Dighi Port Limited have submitted an applications for Environment Clearance for Balance EC work and development of Master Plan for expansion of Dighi Port to MoEF&CC,GoI. Expert Appraisal Committee (EAC), MoEF&CC,GoI, GoI have issued Terms of Reference (ToR). Copy of the intimation letter submitted by new management of DPL vide letter No. DPL/ENV/2021/34 dated 25.05.2021 is attached Annexure 8 .
(xiii)	This Ministry reserve the right to revoke this clearance, if any of the conditions stipulated are not complied with to the satisfaction of this Ministry.	Noted
(xiv)	This Ministry or any other competent	Noted for Compliance

	Dighi Port Limited	From: October 2023 To : March 2024
Status of Conditions Stipulated in Environmental and CRZ Clearance File no: 10-8/2005-IA-III dated: 30/09/2005		

Half yearly Compliance report on conditions stipulated in Environmental & CRZ Clearance		
S. No.	Conditions	Compliance Status
	authority may stipulate any other additional conditions subsequently, if deemed necessary, for environmental protection, which shall be complied with.	
(xv)	The project proponent should advertise in at least two local newspapers widely circulated in the region around the project, one of which shall be in the vernacular language of the locality concerned informing that the project has been accorded environmental clearance and copies of clearance letters are available with the State Pollution Control Board and may also be seen at Website of the Ministry of Environment & Forests at http://www.envfornic.in . The advertisement should be made within 7 days from the date of issue of the clearance letter and a copy of the same should be forwarded to the Regional Office of this Ministry at Bhopal.	Complied
(xvi)	The Project proponents should inform the Regional Office at Bhopal as well as the Ministry the date of financial closure and final approval of the project by the concerned authorities and the date of start of Land Development Work	Complied
	The above mentioned stipulations will be enforced among others under the Water (Prevention and Control of Pollution) Act, 1974, the Air (Prevention and Control of Pollution) Act, 1981, the Environment (protection) Act, 1986, the Hazardous Chemicals (Manufacture, Storage and Import) Rules, 1989, the Coastal Regulation Zone Notification, 1991 and its subsequent amendments and the Public Liability Insurance Act, 1991 and the Rules made thereunder from time to time. The Project	Noted for Compliance

	Dighi Port Limited	From: October 2023 To : March 2024
Status of Conditions Stipulated in Environmental and CRZ Clearance File no: 10-8/2005-IA-III dated: 30/09/2005		

Half yearly Compliance report on conditions stipulated in Environmental & CRZ Clearance		
S. No.	Conditions	Compliance Status
	Proponent should also ensure that the proposal complies with the provisions of the approved Coastal Zone Management Plan of Maharashtra State and the Supreme Court's order dated 18 th April, 1996 in the Writ Petition No. 664 of 1993 to the extent the same are applicable to this proposal.	

Enclosures:

Annexure Number	Details of Annexure
Annexure 1:	Details of activities CSR activities conducted by Adani Foundation and Dighi Port Limited
Annexure 2	Consent To Establish and Consent To Operate received from Maharashtra Pollution Control Board.
Annexure 3:	Details of Mock Drills at Dighi Port during compliance period
Annexure 4:	Details Firefighting details provided at Dighi Port
Annexure 5:	NOC obtained from Central Groundwater Authority (CGWA) for withdrawal of Groundwater.
Annexure 6:	Electricity supply permission received from Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.
Annexure 7:	Summary of Environment Monitoring during Compliance Period
Annexure 8:	Intimation to MoEF&CC,Gol regarding acquisition of Dighi Port by APSEZ

ANNEXURE No. 1
Details of CSR activities

Monthly Program updates

Site Name : Dighi

Month/Year : 10/23

Case Study - 1

Overcoming Pain and Financial Hardship: A Case Study of Kalpana Kamalakar Nigudkar

Kalpana kamalakar Nigudkar, age 50years and resident of Dighi village. Belongs to fishermen community. Source of livelihood is only fishing. That also affected. Residing in dighi village with 2sons, one daughter in law and her mother-in-law. She had severe body pain due to age ailments. She sought medical help from mangaon and Roha. The financial burden was increasing day by day. In her quest for relief, Kalpana learned about Adani Foundation OPD Services. She began her treatment under the supervision of Dr Mukesh shrivardhankar. Over the course of 2 months the continuous course and medical attention received from subcenter, combined with the free medicines, brought Kalpana relief from her long-standing body pain.

Doctor suggest her some exercise which were following by Kalpana on regular basis. It shown drastic change in her routine life. Kalpana giving lots of thanks to Adani Foundation for village level support. Kalpana become a changemaker from whom many other women of her age group taking inspiration to take help of OPD Services on village level.



Case Study - 1

OPD Services in remote location a ray of Hope for Dighi villagers.

Pratibha Amardeep Jadhav's life took a sudden turn when she was diagnosed with high blood pressure at the age of 51. In a family of seven, struggling to make ends meet, her battle with this condition seemed insurmountable. Pratibha Jadhav residing in Dighi village. Pratibha for last 2 years were struggling with her health. Frequently visit to Roha, mangaoon and shrivardhan for proper treatment. Only waste of money but no relief.

The relentless fight against her ailment seemed to have no end in sight. Pratibha met OPD Nurse Mangal who suggest her to consult with Dr. Mukesh Shrivardhankar for the same. She was suffering with high Blood pressure. Dr. suggest 2-month long treatment with timely medicines. Dr. Shrivardhankar's compassionate approach and expertise played a crucial role in Pratibha's recovery. Her blood pressure stabilized, and she was feeling healthy and enthusiastic. With regular visits to the hospital for check-ups and follow-ups, Pratibha's health continues to improve steadily.



Media coverage

अदानीतर्फे दिधीत पौष्टिक आहार स्पर्धा



पुढारी

बोली पंचतन : माता आणि बालक सुदृढ रहावीत यासाठी केंद्र आणि राज्य सरकार तर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गत माता व बालकांना सशक्त करण्यासाठी तालुक्यात १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण आहार अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा समारंभ अदानी फाउंडेशन आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने दिधी मध्ये पार पडला. या कार्यक्रमाला सर्व अंगणवाडी सेविका, अदानी फाउंडेशन वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयश्री काळे, उपस्थित होत्या. प्रास्ताविक रागिणी शेलार यांनी केले. गीता जाधव यांनी पोषण आहार महत्व याबद्दल माहिती दिली. पोषण आहार स्पर्धा मध्ये सहभागी महिला, सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी विविध पौष्टिक आहार बनवून आणले होते. परीक्षकांनी निरीक्षण करत निकाल घोषित केले. सर्व महिलांनी बाजरी, ज्वारी, नाचणी, मेथी पालक यांचे समन्वय साधून पौष्टिक धाळी तयार करून आणली होती. सर्व विजेत्या स्पर्धकांना अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून बक्षिस देऊन गौरव करण्यात आले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अदानी फाउंडेशनचे अवधूत पाटील, निर्मला दिघीकर, प्रज्ञा जाधव व सुप्रिया चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

Pudhari 1.10.2203

३० दैनिक सागर

१ नि व ड क

दिधी येथे राष्ट्रीय पोषण अभियान



बोली पंचतन : माता आणि बालक सुदृढ राहावीत यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गत माता व बालकांना सशक्त करण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यात अदानी फाउंडेशन आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दिधी ग्रामपंचायतीमध्ये १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण आहार अभियान राबविण्यात आले. या वेळी अदानी फाउंडेशन वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयश्री काळे यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. गीता जाधव यांनी पोषण आहाराचे महत्व सांगितले. यानंतर पोषण आहार स्पर्धेत सहभागी महिला, सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी विविध पौष्टिक आहार बनवून आणले होते. सर्व विजेत्या स्पर्धकांना अदानी फाउंडेशन दिधी पोर्टच्या माध्यमातून पारितोषिक देण्यात आले. प्रास्ताविक रागिणी शेलार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अदानीचे अवधूत पाटील, निर्मला दिघीकर, प्रज्ञा जाधव व सुप्रिया चव्हाण यांनी अधिक परिश्रम घेतले.

Danik Sagar 1.10.2023

Media coverage

अदानी फाउंडेशनतर्फे आरोग्य शिबीर

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

मुरुड तालुक्यातील आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील नांदले गावात अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराला विले पार्ले मुंबई येथील शल्यचिकित्सक डॉ. मयंक

प्रधान, स्त्री रोग तज्ञ डॉ. चेतना प्रहेली, कान नाक आणि घसा तज्ञ डॉ. यश कडाव, संतोष पाटील, रोहिणी कांबळे, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदले शिक्षक, जयश्री काळे, नितीन चांदोरकर उपस्थित होते. या शिबिरात १५८ ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून आपला आरोग्य तपासणी केली.



Krushival 13.10.2023

अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून नांदले गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

मुरुड जंजिरा जाहीद फकजी अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून नांदले गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला विले पार्ले मुंबई येथील डॉक्टर मयंक

जास्त प्रमाणात आढळून आले. तसेच युवकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना गुठये दुखी आणि सांघे दुखीचे प्रमाण अधिक आहे. नावक्यांना आहार आणि व्यायाम करण्याचे महत्व डॉक्टरसं माध्यमातून पटवून देण्यात आले. लहान बालकांनी देखील या



शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराला ग्राम पंचायत सदस्य संतोष पाटील, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदल शिक्षक, अंगणवाडी सेविका रोहिणी कांबळे, समाज अध्यक्ष, अदानी फाउंडेशन च्या वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयश्री काळे दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून उपस्थित होते. जयश्री काळे

शल्यचिकित्सक डॉक्टर मयंक प्रधान, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर चेतना प्रहेली, कान नाक आणि घसा तज्ञ डॉ यश कडाव यांनी सेवा प्रदान केली. एकूण १५८ लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिर आयोजित करण्याचा मुख्य उद्देश असा होता की स्थानिकांना गावातच आरोग्य सुविधा, मार्गदर्शन तसेच औषध मिळावी. डॉक्टरसं कडून सर्वांचे समुपदेशन तसेच मार्गदर्शन करण्यात आले. स्वघेचे विकार

यांनी अदानी फाउंडेशन माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारचे आरोग्य संवर्धन उपक्रम विषयी माहिती दिली.

सर्व लाभार्थ्यांना मोफत औषध वितरण करण्यात आले. औषध वितरण व्यवस्था मितील चांदोरकर माणगाव चांजी केली होती. अदानी फाउंडेशन चे अवधुत पाटील आणि ग्राम सखी प्राजक्ता अडुळकर चांजी शिबिराला वधास्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

Dainik Suryoday 13.10.2023

Media coverage

लोकमत

नांदले गावात मोफत आरोग्य तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आगरदांडा : मुरुड तालुक्यातील
आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील
नांदले गावात अदानी फाऊंडेशन दिधी पोर्ट
लिमिटेड माध्यमातून मोफत
आरोग्य तपासणी शिबिर घेतले.

शिबिराला विलेपार्ले मुंबई येथील
डॉक्टर्स टीम शल्यचिकित्सक डॉ.
मयंक प्रधान, स्त्रीरोगतज्ज्ञ चेतना
प्रहेली, कान-नाक आणि घसातज्ज्ञ डॉ.

यश कडाव, ग्रामपंचायत सदस्य संतोष
पाटील, रायगड जिल्हा परिषद
प्राथमिक शाळा नांदले शिक्षक,
अंगणवाडी सेविका रोहिणी कांबळे,
समाज अध्यक्ष, अदानी फाऊंडेशनच्या
वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयश्री काळे,
ग्रामसखी प्राजक्ता अड्डकर, माणगाव
येथील औषध वितरण व्यवस्था नितीन
चांदोरकर उपस्थित होते. शिबिरात १५८
ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी केली.

Hello Raigad
Page No. 3 Oct 13, 2023
Powered by: ereleGo.com

Lokmat 13.10.2023

पुण्य नगरी

नांदले ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी



मुरुड : अदानी फाऊंडेशन
दिधी पोर्टच्या माध्यमातून नांदले
गावात मोफत आरोग्य तपासणी
शिबिर आयोजित करण्यात आले
होते. या शिबिराला विलेपार्ले
मुंबई येथील डॉक्टर्स टीम
शल्यचिकित्सक डॉ. मयंक प्रधान,
स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चेतना
प्रहेली, कान नाक आणि घसा
तज्ज्ञ डॉ. यश कडाव यांनी सेवा
प्रदान केली. एकूण १५८ लोकांनी
या शिबिराचा लाभ घेतला.
स्थानिकांना गावातच आरोग्य

सुविधा, मार्गदर्शन तसेच औषध
मिळावी हा शिबिर आयोजित
करण्याचा मुख्य उद्देश होता.
डॉक्टरंसकडून सर्वांचे समुपदेशन
तसेच मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी त्वचेचे विकार जास्त
प्रमाणात आढळून आले. तसेच
युवकांना आणि नव्वड नागरिकांना
गुडचेदुखी आणि संधेदुखीचे
प्रमाण अधिक असल्याचे उघड
झाले. गावकऱ्यांना आहार
आणि व्यायाम करण्याचे महत्त्व
डॉक्टरसकडून माध्यमातून पटवून

देण्यात आले. लहान बालकांनी
देखील या शिबिराचा लाभ घेतला,
या शिबिराला ग्रामपंचायत सदस्य
संतोष पाटील, रायगड जिल्हा
परिषद प्राथमिक शाळा शिक्षक,
अंगणवाडी सेविका रोहिणी
कांबळे, समाज अध्यक्ष, अदानी
फाऊंडेशनच्या वरिष्ठ प्रकल्प
अधिकारी जयश्री काळे दिधी
पोर्टच्या माध्यमातून उपस्थित
होते. जयश्री काळे यांनी अदानी
फाऊंडेशनच्या माध्यमातून
राबवण्यात येणाऱ्या विविध
प्रकारच्या आरोग्य संवर्धन
उपक्रमाविषयी माहिती दिली.

सर्व लोकांच्या मोफत
औषध वितरण करण्यात आले.
औषध वितरण व्यवस्था नितीन
चांदोरकर यांनी केली होती.
अदानी फाऊंडेशनचे अवघुत
पाटील आणि ग्राम सखी प्राजक्ता
अड्डकर यांनी शिबिर यशस्वी
करण्यासाठी अथक परिश्रम
घेतले.

Smart Raigad Edition
OCT 13, 2023 Page No. 04
Powered by : ereleGo.com

Punya Nagri 13.10.2023

नांदले गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

मुरुड-जंजिरा : अदानी फाऊंडेशन दिधी पोर्ट
लिमिटेडच्या माध्यमातून नांदले गावात मोफत आरोग्य
तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या
शिबिराला विलेपार्ले मुंबई येथील डॉक्टर्सची टीम
शल्यचिकित्सक डॉ. मयंक प्रधान, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.
चेतना प्रहेली, कान नाक आणि घसा तज्ज्ञ डॉ. यश
कडाव यांनी सेवा प्रदान केली. एकूण १५८
लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिर
आयोजित करण्याचा मुख्य उद्देश असा होता की
स्थानिकांना गावातच आरोग्य सुविधा, मार्गदर्शन
तसेच औषध मिळावी. डॉक्टरंसकडून सर्वांचे
समुपदेशन तसेच मार्गदर्शन व्हावे याकरिता या
शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Navshakti 13.10.2023

Media coverage

नांदले गावात आरोग्य तपासणी शिबिर

✎ मुरुड जंजिरा, (वा.) अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड माध्यमातून नांदले गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला विले पार्ले मुंबई येथील डॉक्टर्स टीम शल्यचिकित्सक डॉक्टर मयंक प्रधान, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर चेतना प्रहेली, कान नाक आणि घसा तज्ञ डॉ यश कडाव यांनी सेवा प्रदान केली. एकुण १५८ लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिराला ग्राम पंचायत सदस्य संतोष पाटील, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंडल शिक्षक, अंगणवाडी सेविका रोहिणी कांबळे, समाज अध्यक्ष, अदानी फाउंडेशन च्या वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयश्री काळे दिघी पोर्ट लिमिटेड माध्यमातून



उपस्थित होते. जयश्री काळे यांनी अदानी फाउंडेशन माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारचे आरोग्य संवर्धन उपक्रम विषयी माहिती दिली. सर्व लाभार्थ्यांना मोफत औषध वितरण करण्यात आले.

औषध वितरण व्यवस्था नितीन चांदोरकर माणगाव यांनी केली होती. अदानी फाउंडेशन चे अवधुत पाटील आणि ग्राम सखी प्राजक्ता अडुळकर यांनी शिबिराला यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

Navrashtral 13.10.2023









Monthly Program updates

Site Name : Dighi

Month/Year : 11/23

Case Study - 1

Mango Plantation- A reminder of how MGNREGA Can tremendously contribute to rural development.

Ranesh Ramesh Survey is the youth from Agardanda village Gram panchayat. He is divyang person. Two brothers and one sister residing in his family. Adani Foundation supported with 150 mango plants. Alphonso mango has been grown in Maharashtra konkan region consisting of Raigad district is having favorable climate, soil, heavy rainfall and scientific cultivation which facilitates large scale mango grower's cooperative in Raigad District.

Vermicompost for each plant 2KG Purchased from SHG Dongri village women. Adani Foundation team completed the documentation for MGNREGS Scheme. Pit digging, wall compound, vermicompost and labor for plantation expensed incurred by the Farmer himself. Water supply responsibility of the farmer. Survival ratio of the plants is 80%. Pintya now very happy when he see the flourishing mango plants. MGNREGS Scheme credited 1st installment amount Rs. 19000.00 in his account. His family fully involved for the protection of plants. In next 3 years mangoes are expected on plants.



Case Study - 1

Specialized Health camp symbol of Health improvement

Kashinath Hiroji Takle residing in village Nandle. A 63-year-old man residing with his family including 5 members. All are engaged in laborious work in neighboring village. Kashinath Hiroji Takle having persistent knee and back pain. Due to lack of money for the survival of family he couldn't spend spent on his own healthcare. He explored for the treatment in nearby towns like murud & mangaon. He didn't get any relief for the last 3 years. He came in touch with Adani Foundation "Specialized health camp" in Nandle village on 3.10.2023. this initiative aimed to provide accessible healthcare to the under privileged residents of the village. Offering free medical consultations & medicines. Kashinat reported a significant improvement in his bady pain. Particularly in his knee and back.

He was taking a dose of medicines on regular basis. The success of this health camp underscores the importance of corporate social responsibility and collaborative efforts in reaching the grassroot level.



Media coverage

कुडगाव येथे सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन



■ मुरुड जंजिरा, (वा.) अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड अंतर्गत ग्रामपंचायत कुडगांव येथील एकात्मिक बालविकास सेवायोजना विभाग अंतर्गत कोळीवाडा अंगणवाडी क्र. १, कोळीवाडा अंगणवाडी क्र. २ आणि कुणबीवाडी अंगणवाडी येथे सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अदानी फाउंडेशन अंतर्गत आरोग्य, शिक्षण, उपजीविका व जलसंधारण या विषयी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्यापैकीच पोषण आहार कार्यक्रम अंतर्गत अंगणवाडीमध्ये सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सुदृढ बालक स्पर्धेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत बालकांचा विकास कशाप्रकारे असावा व ते सुदृढ कसे बनवावे हा संदेश पोहोचवा म्हणून या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी मधील सहा महिने ते सहा वर्षांपर्यंत सर्व बालकांचे वजन उंची व दंडधर मोजण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये कुडगाव १०८ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. बालकांच्या

विकास घडवावा

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी सेविका ललिता पड्याळ यांनी केले व अदानी फाउंडेशनच्या काळे यांनी बालकांच्या पोषण विवरस, गरोदर माता यांची काळजी, लहान बालकांचे पोषण याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आणि पालकांनी आपल्या बालकांच्या पोषण विकास करण्यासाठी सक्रियतेने सहभाग घेऊन विकास घडवाव असे सांगितले. कार्यक्रमाचे निवोजन ग्रामसखी सुप्रिया चव्हाण, प्रजा जाधव व नम्रता दिधीकर यांनी केले.

विविध तीन गटांमध्ये स्पर्धा घेऊन उत्कृष्ट बालकांची निवड करण्यात आली व एकूण २९ सुदृढ बालकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला कुडगाव ग्रामपंचायत सरपंच प्रमिला मेंदाडकर, उपसरपंच मुशतरी हवालदार, अदानी फाउंडेशन च्या जयश्री काळे, अवधूत पाटील, अंगणवाडी सेविका ममता खरगावकर, ललिता पड्याळ, रेश्मा पवार, मदतनीस रसिता पड्याळ ग्रामपंचायत कर्मचारी व पालकवर्ग उपस्थित होते.

Navrashtra 8.11.2023

अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट तर्फे अंतर्गत कुडगाव येथे सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन

मुरुड जंजिरा
जाहीद फकजी - अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड अंतर्गत ग्रामपंचायत कुडगांव येथील एकात्मिक बालविकास सेवायोजना विभाग अंतर्गत कोळीवाडा अंगणवाडी क्र. १, कोळीवाडा अंगणवाडी क्र. २ आणि कुणबीवाडी अंगणवाडी येथे सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अदानी फाउंडेशन अंतर्गत आरोग्य, शिक्षण, उपजीविका व जलसंधारण या विषयी अनेक उपक्रम राबवले जात आहेत.



त्यापैकीच पोषण आहार कार्यक्रम अंतर्गत अंगणवाडीमध्ये सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सुदृढ बालक स्पर्धेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत बालकांचा विकास कशाप्रकारे असावा व ते सुदृढ कसे बनवावे हा संदेश पोहोचवा म्हणून या कार्यक्रमाचे निवोजन केले होते. या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी मधील सहा महिने ते सहा वर्षांपर्यंत सर्व बालकांचे वजन उंची व दंडधर मोजण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये कुडगाव १०८ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. बालकांच्या विविध तीन

गटांमध्ये स्पर्धा घेऊन उत्कृष्ट बालकांची निवड करण्यात आली व एकूण २९ सुदृढ बालकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला कुडगाव ग्रामपंचायत सरपंच प्रमिला मेंदाडकर, उपसरपंच मुशतरी हवालदार, अदानी फाउंडेशन च्या जयश्री काळे, अवधूत पाटील, अंगणवाडी सेविका ममता खरगावकर, ललिता पड्याळ, रेश्मा पवार, मदतनीस रसिता पड्याळ ग्रामपंचायत कर्मचारी व पालकवर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी सेविका ललिता पड्याळ यांनी केले व अदानी फाउंडेशन च्या काळे मेंडम यांनी बालकांच्या पोषण विकास, गरोदर माता यांची काळजी, लहान बालकांचे पोषण याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आणि पालकांनी आपल्या बालकांच्या पोषण विकास करण्यासाठी सक्रियतेने सहभाग घेऊन विकास घडवाव असे सांगितले. कार्यक्रमाचे निवोजन ग्रामसखी सुप्रिया चव्हाण, प्रजा जाधव व नम्रता दिधीकर यांनी केले.

Danik Suryoday 8.11.2023

पुढारी

साक्षित



कुडगाव येथे सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन

मुरुड जंजिरा : अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड अंतर्गत ग्रा.पं. कुडगांव येथील एकात्मिक बालविकास सेवायोजना विभाग अंतर्गत कोळीवाडा अंगणवाडी क्र. १, कोळीवाडा अंगणवाडी क्र. २ आणि कुणबीवाडी अंगणवाडी येथे सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अदानी फाउंडेशन अंतर्गत आरोग्य, शिक्षण, उपजीविका व जलसंधारण या विषयी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्यापैकीच पोषण आहार कार्यक्रम अंतर्गत अंगणवाडीमध्ये सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये कुडगाव १०८ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. बालकांच्या विविध तीन गटांमध्ये स्पर्धा घेऊन उत्कृष्ट बालकांची निवड करण्यात आली व एकूण २९ सुदृढ बालकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला कुडगाव ग्रामपंचायत सरपंच प्रमिला मेंदाडकर, उपसरपंच मुशतरी हवालदार, अदानी फाउंडेशन च्या जयश्री काळे, अवधूत पाटील, अंगणवाडी सेविका ममता खरगावकर, ललिता पड्याळ, रेश्मा पवार, मदतनीस रसिता पड्याळ ग्रामपंचायत कर्मचारी व पालकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी सेविका ललिता पड्याळ यांनी केले व अदानी फाउंडेशन च्या काळे मेंडम यांनी बालकांच्या पोषण विकास, गरोदर माता यांची काळजी, लहान बालकांचे पोषण याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आणि पालकांनी आपल्या बालकांच्या पोषण विकास करण्यासाठी सक्रियतेने सहभाग घेऊन विकास घडवाव असे सांगितले. कार्यक्रमाचे निवोजन ग्रामसखी सुप्रिया चव्हाण, प्रजा जाधव व नम्रता दिधीकर यांनी केले.

Pudhari 8.11.2023











Monthly Program updates

Site Name : Dighi
Month/Year : 12/23

Case Study - 1

Affordable medical treatment for the villagers in rural area by Adani Foundation at Dighi site

Manasvi Pandurang Patil residing in village Nandle. Age around 10 years. In her family total 5 team members including parents. She is studying in 4th std in Zila Parishad school Nandle. She was suffering with joint pain from last 2 years. Parents are working as daily wage labor.

Her poor family background not allowed to consult so far with Doctors in town area. One day our sakhi visit to her house and talk with her parents about Specialized Health camp in Nandle village on 10th October 2023. she consult with Dr. Mayank Pradhan (Physician) who counselled her and observed that due to lack of calcium all this pain she was facing. We are given the calcium syrup and protein for 3 months continue. She get relief in 3 months. Now she is happy and able to do all physical activities. Now onwards team Adani Foundation is in touch with Manasvi for better relief and counselling. On 3rd Dec 2023 in next camp again she consult with Dr Mayank Pradhan and shared her happiness.



Media coverage

आरोग्य शिबिराचा १७९ नागरिकांनी घेतला लाभ

। कोर्लई । प्रतिनिधी ।

मुसंड तालुक्यातील आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील नांदले येथे अदानी फाउंडेशन दिग्घी पोर्ट लिमिटेड माध्यम तून मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

यावेळी आगरदांडा ग्रामपंचायत सरपंच आशिष हेदुलकर, उपसरपंच संतोष पाटील, शिक्षक वृंद फंदे, दिग्घी पोर्टचे चंद्र देव संब्याल (संरक्षण विभाग), राजपुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच इस्माईल सिद्दीकी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मुंबई-विलेपार्ले येथील शल्यचिकित्सक डॉ. मयंक प्रधान, स्त्रीरोग तज्ञ डॉ. चेतना प्रहेली, त्वचारोग तज्ञ डॉ. मारुती मोहन जराग यांच्या टिमने आगरदांडा - नांदले पंचक्रोशीतील १७९ लोकांची मोफत आरोग्य तपासणी केली. यावेळी रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली.

स्थानिकांना गावातच आरोग्य



सुविधा, मार्गदर्शन तसेच औषधोपचार मिळावेत. याउद्देशाने आयोजित शिबिरात डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आरोग्य तपासणीत त्वचेचे विकार तर युवकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना गुडघे दुखी आणि सांधे दुखीचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. आहार आणि व्यायाम करण्याचे महत्व डॉक्टरांस माध्यमातून पटवून देण्यात आले. या शिबिरात येथील दिव्यांग, अबाल वृद्ध तसेच ९०,९५ वयोगट मधील वृद्धांनी

देखील लाभ घेतला. दिग्घी पोर्टच्या माध्यमातून अदानी फाउंडेशनच्या उपस्थित वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयश्री काळे यांनी अदानी फाउंडेशन माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारचे आरोग्य संवर्धन उपक्रमाबाबत माहिती दिली. औषध वितरण व्यवस्था नितीन चांदोरकर माणगाव यांनी केली होती. अवधुत पाटील आणि ग्राम सखी प्राज्ञा अडुळकर, प्रज्ञा कासारे, यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.

Dainik Krushival 11.12.2023

अदानी फाउंडेशन दिग्घीपोर्टतर्फे नांदले येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

मुसंड : राजीव नेवासेकर

मुसंड तालुक्यातील आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील नांदले येथे अदानी फाउंडेशन दिग्घी पोर्ट लिमिटेड माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी आगरदांडा ग्रामपंचायत सरपंच आशिष हेदुलकर, उपसरपंच संतोष पाटील, शिक्षक वृंद फंदे, दिग्घी पोर्ट लिमिटेडचे चंद्र देव संब्याल (संरक्षण विभाग), राजपुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच इस्माईल सिद्दीकी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मुंबई-विलेपार्ले येथील शल्यचिकित्सक डॉ. मयंक प्रधान, स्त्रीरोग तज्ञ डॉ. चेतना प्रहेली, त्वचारोग तज्ञ डॉ. मारुती मोहन जराग यांच्या टिमने आगरदांडा - नांदले पंचक्रोशीतील १७९ लोकांची मोफत आरोग्य तपासणी केली. यावेळी रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. स्थानिकांना गावातच आरोग्य सुविधा, मार्गदर्शन तसेच औषधोपचार मिळावेत. या उद्देशाने आयोजित शिबिरात डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आरोग्य तपासणीत त्वचेचे विकार तर युवकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना गुडघेदुखी आणि सांधेदुखीचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. आहार आणि व्यायाम करण्याचे महत्व डॉक्टरांस माध्यमातून पटवून देण्यात आले. या शिबिरात येथील दिव्यांग, अबालवृद्ध तसेच ९०,९५ वयोगटमधील वृद्धांनी देखील लाभ घेतला. दिग्घी पोर्टच्या माध्यमातून अदानी फाउंडेशनच्या उपस्थित वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयश्री काळे यांनी अदानी फाउंडेशन माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारचे आरोग्य संवर्धन उपक्रमाबाबत माहिती दिली. औषध वितरण व्यवस्था नितीन चांदोरकर माणगाव यांनी केली होती. अदानी फाउंडेशनचे अवधुत पाटील आणि ग्राम सखी प्राज्ञा अडुळकर, प्रज्ञा कासारे, सुप्रिया चव्हाण यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.



Konkan news 12.12.2023

पुण्य नगरी

पुण्य नगरी पुण्य नगरी पुण्य नगरी पुण्य नगरी पुण्य नगरी पुण्य नगरी पुण्य नगरी पुण्य नगरी पुण्य नगरी पुण्य नगरी

दिधी पोर्टचे नांदले येथे आरोग्य शिबीर; १७९ लोकांनी घेतला लाभ

। **मुरुड** : तालुक्यातील आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील नांदले येथे अदानी फाऊंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात आगरदांडा-नांदले पंचक्रोशीतील १७९ लोकांनी आपली मोफत आरोग्य तपासणी करून घेतली.

शिबिराची सुरुवात उपस्थितांच्या स्वागताने व सरस्वती



देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या वेळी

आगरदांडा ग्रामपंचायत सरपंच आशिष हेदुलकर, उपसरपंच संतोष पाटील, शिक्षकवृंद फंदे, दिधी पोर्ट लिमिटेडचे चंदर देव संब्याल (संरक्षण विभाग), राजपुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच इस्माईल सिद्दिकी व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी मुंबई-विलेपार्ले येथील शल्यचिकित्सक डॉ. मयंक प्रधान, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चेतना प्रहेली, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. मारुती जराग यांच्या टिमने येथील नागरिकांची

मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे दिली. स्थानिकांना गावातच आरोग्य सुविधा, मार्गदर्शन तसेच औषधोपचार मिळावेत. या उद्देशाने आयोजित केलेल्या या शिबिरात डॉक्टरांकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. या आरोग्य तपासणीत त्वचेचे विकार तर युवकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना गुडघेदुखी आणि सांधेदुखीचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. त्यावर

आहार आणि व्यायाम करण्याचे महत्त्व डॉक्टरांनी नागरिकांना पटवून दिले. या शिबिरात दिव्यांगांसोबतच सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान, दिधी पोर्टच्या माध्यमातून अदानी फाऊंडेशनच्या उपस्थित वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयश्री काळे यांनी अदानी फाऊंडेशन माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या आरोग्य संवर्धन उपक्रमाबाबत ग्रामस्थांना माहिती दिली.

यथ आरोग्य तपासणा शाबर सपन्न



अदानी फाउंडेशन दिधीपोर्टतर्फे नांदले येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

● वाळकडू : पंडीत फंगाल
संपर्क: ९८७००७०१२९
१८८ पनवेल (रायगड)

मुरुड तालुक्यातील आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील नांदले येथे अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. मुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.



ग्रामपंचायतीचे उपसरपंच इस्माईल सिद्दीकी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मुंबई - विलेपार्ले येथील शल्यचिकित्सक डॉ. मयंक प्रधान, देण्यात आली. स्थानिकांना गावातच आरोग्य सुविधा, मार्गदर्शन तसेच औषधोपचार मिळावेत. आयोजित शिबिरात डॉक्टरांकडून मार्गदर्शन

देण्यात आली. स्थानिकांना गावातच आरोग्य सुविधा, मार्गदर्शन तसेच औषधोपचार मिळावेत. आयोजित शिबिरात डॉक्टरांकडून मार्गदर्शन

महत्व डॉक्टरांस माध्यमातून पटवून देण्यात आले. या शिबिरात येथील दिव्यांग, अबाल वृद्ध तसेच ९०, ९५ वयोगट मधील वृद्धांनी देखील लाभ घेतला. दिधी पोर्टच्या माध्यमातून अदानी फाउंडेशनच्या उपस्थित वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयश्री काळे यांनी अदानी फाउंडेशन माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारचे आरोग्य संवर्धन उपक्रमा बाबत माहिती दिली. औषध वितरण व्यवस्था नितीन चांदोरकर माणगाव

रायगड स्वाभिमान

adani
Foundation

संपादक : दिनेश चां. मोरे | मुख्य संपादक : रघुनाथ गणपत कडू | संपादक : किरण ल. मोरे

सोमवार ११ डिसेंबर २०२३

उप संपादक : रोहन रघुनाथ कडू

संपर्क : ८९८३२४२३४३

अदानी फाउंडेशन दिधीपोर्टतर्फे नांदले येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

आगरदांडा -नांदले पंचक्रोशीतील १७९ लोकांनी घेतला शिबिराचा लाभ



कोर्लई राजीव नेवासेकर मुरुड तालुक्यातील आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील नांदले येथे अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर

त्वचारोग तज्ञ डॉ. मारुती मोहन जराग यांच्या टिमने आगरदांडा -नांदले पंचक्रोशीतील १७९ लोकांची मोफत आरोग्य तपासणी केली. यावेळी रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. स्थानिकांना गावातच आरोग्य सुविधा, मार्गदर्शन तसेच औषधोपचार मिळावेत. याउद्देशाने आयोजित शिबिरात डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आरोग्य तपासणीत त्वचेचे विकार तर युवकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना गुडघे दुखी आणि सांधे दुखीचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. आहार आणि व्यायाम करण्याचे महत्व डॉक्टरांस माध्यमातून पटवून देण्यात आले. या शिबिरात येथील दिव्यांग, अबाल वृद्ध तसेच ९०, ९५











Monthly Program updates

Site Name : Dighi
Month/Year : 01/24

**रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनेरी नानवली**
ता. श्रीवर्धन जि. रायगड
दि. २५/०९/२०२४

Thanks Letter

Dear Adani Foundation,

We extend our heartfelt gratitude for your generous support in organizing the Inter School Sports and Cultural Programs at the Dighi center of ZP Marathi School, Maneri Nanawali. Your commitment to fostering educational and extracurricular opportunities for our students has made a significant impact on the entire community.

The event was a resounding success, bringing together a total of 10 ZP schools to participate in a day filled with sportsmanship, talent, and cultural exchange. The students showcased their abilities and talents, not only in the field of sports but also in various cultural activities, reflecting the rich diversity and creativity within our schools.

Your dedication to empowering educational initiatives is evident in the seamless coordination and execution of the program. It not only provided a platform for healthy competition but also encouraged camaraderie and friendship among the participating schools. Such events play a crucial role in shaping the holistic development of our students, fostering a spirit of teamwork and discipline.

The impact of this initiative goes beyond the event itself, leaving a lasting impression on the students, teachers, and the entire community. The memories created during the Inter School Sports and Cultural Programs will be cherished by all involved, serving as a source of inspiration for future endeavors.

Once again, thank you, Adani Foundation, for your unwavering commitment to education and community development. Your support has undoubtedly contributed to creating a positive and enriching environment for the students of ZP Marathi School, and we look forward to continuing this journey of collaboration for the betterment of education in our region.

Once Again, Thanks Lot Adani Foundation.

Sincerely,
मुख्याध्यापक
रा. जि. प. शाळा मनेरी
(Maneri Nanawali)

[Head Master]

ZP Marathi School, Maneri Nanawali

रा. जि. प. विद्यामंदिर दिधी

ता. श्रीवर्धन जि. रायगड

दु- क्रमांक - २७२४१३००३०१

Email - vidyamandirdighi@gmail.com

प्रति,

दि. २५/०९/२०२४

या व्यवस्थापक साहेब,

अदानी फाँडेशन

द्वारा- मुख्याध्यापक रा. जि. प. शाळा दिधी मराठी ता. श्रीवर्धन

विषय- केंद्रस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम राबविले बाबत.

महोदय,

अदानी फाँडेशन मार्फत आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन आपल्या द्वारा रा. जि. प. शाळा मनेरी नानवली येथे करण्यात आले होते. या २ दिवसीय स्पर्धांमध्ये दिधी केंद्रातील सर्व शाळांचे जवळजवळ २५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

अदानी फाँडेशन विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी नेहमीच असे उपक्रम राबवीत असते. आपल्या या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागत आहे. त्याबद्दल अदानी फाँडेशन चे मनस्वी आभार!

या दोन दिवसीय स्पर्धांमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आनंद घेतला. आपण दिलेली पारितोषिके आपल्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची प्रेरणा देतील वात शंका नाही. आपल्या मार्फत यापुढेही असे उपक्रम राबविले जावेत हीच अपेक्षा.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शश्वत विकासासाठी आपल्या स्तरावरून हा कार्यक्रम राबविले जावत आपले शतशः आभार !


[Head Master]

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र दिधी

ता. शिवधेन जि. रायगड

..... आभार पत्र.....

प्रति,

सा.उपकरस्थापका सौ ...

अदानी फाउंडेशन ,


अदानी फाउंडेशन अंतर्गत सांस्कृतिक सभा व सांस्कृतिक सभा वी येत फिरतीत कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा मंदीरी नागवली या ठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमात निची येथील एकूण वहा शाळांचे 250 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

पहिल्या दिवशी विविध मैदानी स्पर्धा वे आयोजन करण्यात आले होते व पुढच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धा व गायन स्पर्धा व वादन स्पर्धा वी आयोजन केले होते या कार्यक्रमात सर्व शाळांनी अधिक उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धात सारा घेऊन आनंद घेतला.

खरोखरच कौतुकान्वय गोष्ट काहे की एकदा मोक्या म्हातारा अधिक उत्स्फूर्तपणे कार्यक्रमाचे निधीन अदानी फाउंडेशन अंतर्गत करण्यात आले. काबडल आपली फाउंडेशनचे अन्ही केंद्र दिधी तर्फे घन्यवाद मालत आहेत. विद्यार्थ्यांच्या कसामुर्तता वान देण्यासाठी आगल्या स्तरावरून असे विविध उपक्रम राबविले जातात व इतून पुढेही असेच उपक्रम आगल्या सर्व शाळांमध्ये राबवण्यात येवत अशी माझी अपेक्षा व्यक्त करतो.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आगल्या स्तरावरून हा उपक्रम राबवण्याबद्दल अन्ही अदानी फाउंडेशनचे आभार व्यक्त करतो.

पुनश्च एकदा आभार.....


D. केंद्रप्रमुख दिधी
11/11/2024 रायगड

Media coverage

अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत राजपुरी येथे आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

मुरुड जंजिरा, (जाहीद फकरी) - अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून जिल्हा परिषद शाळा राजपुरी येथे आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रुप ग्रामपंचायत राजपुरी सरपंच सुश्रीया निहो यांनी केले. अध्यक्षस्थानी कोळी समाज पाटील विठ्ठल पाटील हे होते. या कार्यक्रमाला ग्रुप ग्रामपंचायत राजपुरी मधील सर्व ४ शाळांनी सहभाग घेतला होता सर्व शाळांची मिळून २५० विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.



शिक्षक व विद्यार्थी, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व कोळी समाजाचे सदस्य, तसेच पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. अदानी फाउंडेशनच्या नवश्री कला मंडळ यांनी अदानी फाउंडेशन मार्फत व्यवस्थित वेगाने विविध उपकरणांची साठवणी सध्यांना सुरूवातीस.

पोर्ट लिमिटेड माध्यमातून राबविण्यात आले. या कार्यक्रमाला राजपुरी, माझेरी आणि हांगरी गावातील पालकवर्ग उपस्थित होते. ३००० लोकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

या कार्यक्रमाला ग्रुप ग्रामपंचायत राजपुरी सरपंच सुश्रीया निहो, उपसरपंच इस्माईल मिरिचि व सर्व ग्रामपंचायत सदस्य, केंद्रप्रमुख अण्णाशांता जिरीत मकु, राजपुरी जिल्हा परिषद शाळा

मुख्याध्यापिका मुखेरी पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नान फागेरी, दिधी पोर्टचे मुख्याध्यापिका प्रमोद चंद्र देव समब्याल, अदानी फाउंडेशनच्या ज्येष्ठी काले, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व

कार्यक्रमाला सुरुसंचालन म्हणून यांनी शिक्षक प्रवृत्त यांनी लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिरीत मकु यांनी मानले. सर्व विद्यार्थ्यांना पौजन्य व्यवस्था निवेश हांडे यांनी केली. अदानी फाउंडेशनचे अध्यक्ष पाटील व शाळा व्यवस्थापन समिती यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिक प्रयत्न घेतले.

लायन्स क्लबकडून वॉटर फिल्टरचे वितरण

मुरुड जंजिरा, (जाहीद फकरी) - मुरुड येथील रायगड जिल्हा परिषदेला कोल्हे आणि मांडेला शाळेसह अलिबाग तालुक्यातील नाइवागळे, गोंधळयाहा आणि डोंगाव शाळेत अलिबाग लायन्स क्लबकडून वॉटर फिल्टरचे वितरण करण्यात आले.



लायन्स क्लब ऑफ अलिबाग संस्थेला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. आरोग्य, शिक्षण, क्रीडा, टॅलेंट हंट, ग्रुप एक्स्टेंशन अशा अनेक क्षेत्रात

लायन्सचे मोलचे योगदान आहे. वरील शाळांची निवड पारून अलिबाग लायन्सचे अध्यक्ष संजय पाटील, सचिव प्रदीप जाईक,

गडक, रणजित जेव यांनी त्यांचे निमंत्रण घेऊन, सदा उत्तम प्रतिष्ठेचा वॉटर फिल्टरचे वाटप केले. शाळेच्या घरात सदा घेण्यास, मांडेला सरपंच बलिक नागोटेकर, कोल्हे सरपंच राजश्री मिसाल, अण्णा देवळी, सुरेश कल्याणकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, प्रतिष्ठित ग्रामस्थ, पालक यांनी स्वीकारली. जयहल नाचनस क्लब ऑफ अलिबागवरील पालक वगैरे यांनी सामर्थ्याची ध्येयना व्यक्त केली आहे.

शाळांचा सहभाग • अदानी फाउंडेशनच्या माध्यमातून उपक्रम नानवलीत केंद्रस्तरीय क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

मुरुड जंजिरा, (वा.) अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून जिल्हा परिषद शाळा मनेरी नानवली येथे केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे दोन दिवस आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन दिधी पोर्ट लिमिटेडचे इंजिनीअरिंग विभागाचे हेड चिराग भिमानी यांनी केले. अध्यक्षस्थानी मनेरी नानवली गावचे पाटील यशवंत पाटील हे होते. या कार्यक्रमाला दिधी केंद्रातील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता सर्व शाळांची मिळून २३० विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.



कार्यक्रम आयोजित करण्याचा मुख्य उद्देश असा होता की शिक्षण विषयक उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शाश्वत विकासा विकासात बदल घडून यावा व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले. पहिल्या दिवशी विविध क्रीडा स्पर्धा अंतर्गत मैदानी खेळ त्याचबरोबर सांघिक खेळ घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, ग्रुप डान्स व नाट्य

मान्यवरांसह पालक, ग्रामस्थ उपस्थित

या कार्यक्रमाला गट शिक्षण अधिकारी नवनाथ साबळे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी धर्मा धामणकर केंद्रप्रमुख संदीप भायदे, वडवली केंद्रप्रमुख गजानन पानवळकर, कृष्णा धुमाळे, मनेरी नानवली शाळेचे मुख्याध्यापक परशुराम बिराडी, शिक्षक शरद म्हस्के, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा पुष्पा हांडे, काळभैरवनाथ मंडळाचे निकेश हांडे, दिधी पोर्टचे इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख चिराग भिमानी, सुरक्षा विभागाचे प्रमुख चंद्र देव समब्याल, प्रशांत पाटील व अदानी फाउंडेशनचे जयश्री काळे सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी, केसीसी मंडळाचे सदस्य, तसेच पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाला समीक्षक म्हणून अंतुले हायस्कूल येथील शिक्षक श्रीनिवास नागावकर व रामचंद्र दिधीकर लाभले. आभार संदीप भायदे यांनी मानले.

प्रदर्शन असे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. आले. सर्वांत जास्त बक्षिसे जिल्हा परिषद त्यानंतर स्पर्धेमध्ये सर्व विजेत्या शाळा मनेरी नानवली या शाळेने विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात मिळवली.

Dainik Raigadcha awaz 31.01.2024

Navrashtra 20.01.2024

Media coverage

राजपुरी येथे आंतरशालेय स्पर्धा रगली

मुळूड : प्रतिनिधी

अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लि.च्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा राजपुरी येथे आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याचे उद्घाटन सरपंच सुप्रिया गिदी यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी कोळी समाजाचे प्रमुख विठ्ठल पाटील होते.

या स्पर्धामध्ये राजपुरी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सर्व चार शाळांनी सहभाग घेतला. सर्व शाळांचे मिळून २५० विद्यार्थ्यांचा समावेश होता. विविध नृत्य, कोळी समाज संस्कृतीला अनुसरून लग्नाची प्रथा यावर उल्लेखनीय नाटक विद्यार्थ्यांनी सादर केले.

या वेळी उपसरपंच इस्माईल सिद्दिकी, ग्रामपंचायत सदस्य, आगरदांडा केंद्रप्रमुख जितेंद्र मकू, राजपुरी जिल्हा परिषद



शाळा मुख्याध्यापिका सुचेनी पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेन घागरी, दिघी पोर्ट सुरक्षा विभागाचे प्रमुख चंद्रदेव सम्ब्याल, अदानी फाउंडेशनच्या जयश्री काळे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी, सर्व शाळा

व्यवस्थापन समिती सदस्य, कोळी समाजाचे सदस्य, तसेच पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

अदानी फाउंडेशनच्या काळे यांनी अदानी फाउंडेशनमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन माजी शिक्षक

प्रल्हाद गोंजी यांनी केले, तर आभार मकू यांनी मानले. सर्व विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्था निकेश हांडे यांनी केली. अदानी फाउंडेशनचे अवधूत पाटील व शाळा व्यवस्थापन समिती यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

Rajpuri 29.01.2024



Sagar 29.01.2024

Media coverage

अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून जिल्हा परिषद शाळा मनेरी नानवली येथे केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन.

मुरुड जॅजिरा (जाहीद फकजी) अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून जिल्हा परिषद शाळा मनेरी नानवली येथे केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे दोन दिवस आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन दिधी पोर्ट लिमिटेडचे इंजिनीअरिंग विभागाचे हेड चिराग भिमानी यांनी केले. अध्यक्षस्थानी मनेरी नानवली गावचे पाटील यशवंत पाटील हे होते. इया या कार्यक्रमाला दिधी केंद्रातील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता सर्व शाळांची मिळून २३० विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश असा होता की शिक्षण विषयक उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण जागरण

विकास व्हावा. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासात बदल घडून याचा व विद्यार्थ्यांना

प्रदर्शन असे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यानंतर स्पर्धेमध्ये सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण



प्रोत्साहन मिळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले. पहिल्या दिवशी विविध क्रीडा स्पर्धा अंतर्गत मैदानी खेळ त्याचबरोबर सांघिक खेळ घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, ग्रुप डान्स व नाट्य

करण्यात आले. सर्वांत जास्त बक्षिसे जिल्हा परिषद शाळा मनेरी नानवली या शाळेने मिळवली. इ या कार्यक्रमाला गाट शिक्षण विभाग अधिकारी नवनाथ धर्मा धामणकर इकेंद्र प्रमुख संदीप भावदे

इबडवली केंद्र प्रमुख गजानन पानवलकर, इकृष्णा धुमाळे, मनेरी नानवली शाळेचे मुख्याध्यापक परशुराम बिराडी, शिक्षक शरद म्हस्के, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुष्पा हांडे, काळभैरवनाथ मंडळाचे निकेश हांडे, दिधी पोर्ट चे इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख चिराग भिमानी, सुरक्षा विभागाचे प्रमुख चंद्र देव सभ्यवाल, प्रशांत पाटील व अदानी फाउंडेशनचे ज्येश्ठी काळे सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी, केसीसी मंडळाचे सदस्य, तसेच पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. इ गट शिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांनी शिक्षण विषयक असे उपक्रम विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरतील व भविष्यात आदर्श विद्यार्थी तयार होतील. शिक्षण विषयक उपक्रम शाळा

स्तरावर राबवून विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे सांगितले. इ अदानी फाउंडेशनच्या ज्येश्ठी काळे मंडळ यांनी अदानी फाउंडेशन मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सर्वांना सांगितली. इ कार्यक्रमाला समीक्षक म्हणून अंतुले हायस्कूल येथील शिक्षक श्रीनिवास नागावकर व रामचंद्र दिधीकर लाभले. इ कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संदीप भावदे यांनी मानले. इ सर्व विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्था निकेश हांडे यांनी केली. अदानी फाउंडेशन च्या ग्राम सखी प्रजा जाधव, सुप्रिया चव्हाण, नम्रता दिधीकर आणि प्राज्ञिका आडुळकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिक परिश्रम घेतले.

Dainik Suryoday 20.01.2024

मणेरी नानवली येथे केंद्रस्तरीय क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा

श्रीवर्धन : पुढारी वृत्तसेवा

अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून जिल्हा परिषद शाळा मणेरी नानवली येथे केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे दोन दिवस आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन दिधी पोर्ट लिमिटेडचे इंजिनीअरिंग विभागाचे हेड चिराग भिमानी यांनी केले. अध्यक्षस्थानी मणेरी नानवली गावचे पाटील यशवंत पाटील हे होते. या कार्यक्रमाला दिधी केंद्रातील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता सर्व शाळांची मिळून २३० विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.



कार्यक्रम आयोजित करण्याचा मुख्य उद्देश असा होता की शिक्षण विषयक उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शाश्वत विकास व्हावा. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासात बदल घडून याचा व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले. पहिल्या दिवशी विविध क्रीडा स्पर्धा अंतर्गत मैदानी खेळ त्याचबरोबर सांघिक खेळ घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, ग्रुप डान्स व नाट्य

प्रदर्शन असे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यानंतर स्पर्धेमध्ये सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. सर्वांत जास्त बक्षिसे जिल्हा परिषद शाळा मणेरी नानवली या शाळेने मिळवली. कार्यक्रमाला गाट शिक्षण विभाग अधिकारी नवनाथ धर्मा धामणकर, दिधी केंद्रप्रमुख संदीप भावदे केंद्रप्रमुख, वडवली केंद्रप्रमुख गजानन पानवलकर, बोर्लापंचतन केंद्रप्रमुख कृष्णा धुमाळे, मणेरी नानवली शाळेचे मुख्याध्यापक परशुराम बिराडी, शिक्षक शरद म्हस्के, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुष्पा हांडे, काळभैरवनाथ मंडळाचे निकेश हांडे, दिधी पोर्ट इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख चिराग भिमानी, सुरक्षा विभागाचे प्रमुख चंद्रदेव सभ्यवाल, प्रशांत पाटील, अदानी फाउंडेशनच्या ज्येश्ठी काळे,

सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी, केसीसी मंडळाचे सदस्य, तसेच पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. गट शिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांनी शिक्षण विषयक असे उपक्रम विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरतील व भविष्यात आदर्श विद्यार्थी तयार होतील. शिक्षण विषयक उपक्रम शाळा स्तरावर राबवून विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे सांगितले.

अदानी फाउंडेशनच्या ज्येश्ठी काळे यांनी अदानी फाउंडेशन मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सर्वांना सांगितली. कार्यक्रमाला समीक्षक दिधी येथील अंतुले हायस्कूलचे शिक्षक श्रीनिवास नागावकर व रामचंद्र दिधीकर लाभले. आभार संदीप भावदे यांनी मानले.

Media coverage

मोफत आरोग्य शिबिर



▼ मुरुड जंजिरा, (वा.) अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून ग्राम पंचायत कुडगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच सौ प्रमिला मेंदाडकर यांनी केले. कार्यक्रमाला दिधी पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड चे सुरक्षा प्रमुख कर्नल चंद्रदेव संभ्याल,

अदानी फाउंडेशनचे अवधूत पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

या शिबिराला विले पार्ले मुंबई येथील डॉक्टरस टीम शल्यचिकित्सक डॉक्टर मयंक प्रधान, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अनुराग मोटवानी, त्वचा रोग तज्ञ डॉ. मारुती मोहन जरग यांनी सेवा प्रदान केली. एकूण २४५ लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

Navrashtra 08.01.2024

कुडगावमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर

। मुरुड : अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेडच्या माध्यमातून ग्रामपंचायत कुडगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच प्रमिला मेंदाडकर यांनी केले. कार्यक्रमाला दिधी पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे सुरक्षा प्रमुख कर्नल चंद्रदेव संभ्याल, अदानी फाउंडेशनचे अवधूत पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

या शिबिराला विलेपार्ले मुंबई येथील शल्यचिकित्सक डॉक्टर मयंक प्रधान, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अनुराग मोटवानी, त्वचा रोग तज्ञ डॉ. मारुती मोहन जरग



यांनी सेवा प्रदान केली. यावेळी एकूण २४५ लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

स्थानिकांना गावातच आरोग्य सुविधा, मार्गदर्शन तसेच औषधे मिळावीत, असा या शिबिराचे आयोजन करण्यामागील हेतू होता,

असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी त्वचेचे विकार जास्त प्रमाणात आढळून आले. तसेच युवक व ज्येष्ठ नागरिकांना गुडघे आणि सांधे दुखीचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. दरम्यान, उपस्थित डॉक्टरांनी गावकऱ्यांना

आहार आणि व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यात आले. लहान बालकांनीदेखील या शिबिराचा लाभ घेतला.

दिधी पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे सुरक्षा प्रमुख कर्नल चंद्रदेव संभ्याल यांनी सर्वांना दिधी पोर्ट अदानी फाउंडेशनमार्फत विविध उपक्रमांचा लाभ ग्रामस्थांनी घेऊन सर्वांगीण विकास करून घ्यावा व सर्वांगीण विकासाच्या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे, असे सांगितले. अवधूत पाटील यांनी अदानी फाउंडेशन माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकारचे आरोग्य संवर्धन उपक्रमाविषयी माहिती दिली.

Navshakti 16.01.2024

Media coverage

पुण्य नगरी

आगरदांडा येथे मोफत आरोग्य शिबीर

मुख्य : अदानी फाऊंडेशन दिधी पोर्ट लिमिटेडच्या माध्यमातून ग्रामपंचायत आगरदांडा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच आशिष हेदुळकर यांनी केले. या शिबिराला ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र हेदुळकर, माधवी खोत, बाबासाहेब अडंबेगी, सरिता जाधव, रूपाली चिंधरकर, जयश्री मोरे, दिधी पोर्ट प्रा. लि.चे सुरक्षा प्रमुख कर्नल चंद्रदेव संध्याल, अदानी फाऊंडेशनच्या जयश्री काळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

या शिबिराला विलेपार्ले-मुंबई येथील शल्यचिकित्सक डॉ. मयंक प्रधान (शल्यचिकित्सक), डॉ. मारुती जरग (त्वचारोग तज्ज्ञ)



आणि डॉ. शीतल व्हटकर (स्त्रीरोग तज्ज्ञ) यांनी सेवा पुरवली. यावेळी एकूण १३३ लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. स्थानिकांना गावातच आरोग्य सुविधा, मार्गदर्शन तसेच औषधे मिळावी, हा या शिबिराचा उद्देश होता, असे यावेळी सरपंच आशिष हेदुळकर यांनी सांगितले. यावेळी डॉक्टरांनी उपस्थित नागरिकांचे समुपदेशन केले. दरम्यान, या भागात त्वचाविकार जास्त प्रमाणात आढळून आले.

Smart Raigad Edition
Jan 16, 2024 Page No. 4
Powered by : eReleGo.com

Punyanagri 16.01.2024

आगर दांडा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर



मुख्य जजिरा, (वा.) अदानी फाऊंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून ग्राम पंचायत आगर दांडा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच आशिष हेदुळकर यांनी केले. या शिबिराला ग्राम पंचायत सदस्य नरेंद्र हेदुळकर, माधवी खोत, बाबासाहेब अडंबेगी, सरिता जाधव, रूपाली चिंधरकर, जयश्री मोरे, दिधी पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड चे सुरक्षा प्रमुख कर्नल चंद्रदेव संध्याल, अदानी फाऊंडेशनच्या जयश्री काळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

या शिबिराला विले पार्ले मुंबई येथील डॉक्टरस टीम शल्यचिकित्सक डॉक्टर मयंक प्रधान (शल्य चिकित्सक),

डॉक्टर मारुती जरग (त्वचा रोग तज्ज्ञ) आणि डॉक्टर शीतल व्हटकर (स्त्री रोग तज्ज्ञ) यांनी सेवा प्रदान केली. एकूण १३३ लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. स्थानिकांना गावातच आरोग्य सुविधा, मार्गदर्शन तसेच औषध मिळावी, हा शिबीर भरवण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. डॉक्टरस कडून सर्वांचे समुपदेशन तसेच मार्गदर्शन करण्यात आले. सर्व लाभार्थ्यांना मोफत औषध वितरण करण्यात आले. औषध वितरण व्यवस्था नितीन चांदोरकर माणगाव यांनी केले. अदानी फाऊंडेशनचे अवधूत पाटील व ग्राम सखी प्राजक्ता आडुळकर यांनी शिबिराला यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

Lokmat 16.01.2024

Media coverage



अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून कुडगाव ग्राम मध्ये येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर



अलिबाग अमलकुमार जैन । अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून ग्राम कुडगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच सौ प्रमिला मेंदाडकर यांनी केले. कार्यक्रमाला दिधी पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड चे सुरक्षा प्रमुख कर्नल चंद्रदेव संभ्याल, अदानी फाउंडेशनचे अवधूत पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

या शिबिराला विले पार्ले मुंबई येथील डॉक्टरस टीम शल्यचिकित्सक डॉक्टर मयंक प्रधान, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अनुराग मोटवानी, त्वचारोग तज्ञ डॉ. मारुती मोहन जराग यांनी सेवा प्रदान केली. एकूण 245 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिर आयोजित करण्याचा मुख्य उद्देश असा होता की स्थानिकांना गावातच आरोग्य सुविधा,

मार्गदर्शन तसेच औषध मिळावी. डॉक्टरस कडून सर्वांचे समुपदेशन तसेच मार्गदर्शन करण्यात आले. त्यापेे विकार जास्त प्रमाणात आढळून आले. तसेच युवकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना गुडचे दुखी आणि सांघे दुखीचे प्रमाण अधिक आहे. गावकऱ्यांना आहार आणि व्यायाम करण्याचे महत्व डॉक्टरस माध्यमातून पटवून देण्यात आले. लहान बालकांनी देखील या शिबिराचा लाभ घेतला.

दिधी पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड चे सुरक्षा प्रमुख कर्नल चंद्रदेव संभ्याल यांनी सर्वांना दिधी पोर्ट अदानी फाउंडेशन मार्फत विविध उपक्रमांचा लाभ ग्रामस्थांनी घेऊन सर्वांगीण विकास करून घ्यावा व सर्वांगीण विकासाचे उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले. अवधूत पाटील यांनी अदानी फाउंडेशन माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारचे आरोग्य संबर्धन उपक्रम विषयी माहिती दिली.

सर्व लाभार्थ्यांना मोफत औषध वितरण करण्यात आले. औषध वितरण व्यवस्था नितीन चांदोरकर माणगाव यांनी केले. अदानी फाउंडेशन च्या ग्राम सखी प्रज्ञा कासार, सुप्रिया चव्हाण, नम्रता दिधीकर आणि हॉस्पिटल सहायक सिद्धी पाटील, दिधी पोर्ट च्या आरोग्य सेविका मंगल मेंदाडकर यांनी शिबिराला यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

मुरुड कुडगावमध्ये आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

मुरुड : प्रतिनिधी

अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून ग्रामपंचायत कुडगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन सरपंच प्रमिला मेंदाडकर यांनी केले. कार्यक्रमाला दिधी पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे सुरक्षा प्रमुख कर्नल चंद्रदेव संभ्याल, अदानी फाउंडेशनचे अवधूत पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

या शिबिराला विले पार्ले मुंबई येथील शल्यचिकित्सक डॉ. मयंक प्रधान, स्त्री रोग तज्ञ डॉ. अनुराग मोटवानी, त्वचारोग तज्ञ डॉ. मारुती मोहन जराग यांनी सेवा प्रदान केली. एकूण २४५ लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. डॉक्टरसकडून सर्वांचे समुपदेशन तसेच मार्गदर्शन करण्यात आले. त्वचेचे विकार जास्त प्रमाणात आढळून आले, तसेच युवकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना गुडघेदुखी आणि सांधेदुखीचे प्रमाण अधिक आहे. गावकऱ्यांना आहार आणि व्यायाम करण्याचे महत्व डॉक्टरस माध्यमातून पटवून देण्यात आले. लहान बालकांनीदेखील या शिबिराचा लाभ घेतला.



सर्व लाभार्थ्यांना मोफत औषध वितरण करण्यात आले. औषध वितरण व्यवस्था नितीन चांदोरकर माणगाव यांनी केले. अदानी फाउंडेशनच्या ग्रामसखी प्रज्ञा कासार, सुप्रिया चव्हाण, नम्रता दिधीकर आणि हॉस्पिटल सहायक सिद्धी पाटील, दिधी पोर्टच्या आरोग्य सेविका मंगल मेंदाडकर यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

कुडगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

बोर्ली पंचतन : अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेडच्या माध्यमातून कुडगाव येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन सरपंच प्रमिला मेंदाडकर यांच्याहस्ते करण्यात आले. या शिबिराचा २४५ लोकांनी लाभ घेतला. यावेळी दिधी पोर्टचे सुरक्षा प्रमुख कर्नल चंद्रदेव संभ्याल, अदानी फाउंडेशनचे अवधूत पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिराला विलेपार्ले मुंबई येथील शल्य चिकित्सक डॉ. मयंक प्रधान, स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनुराग मोटवानी, त्वचारोग तज्ञ डॉ. मारुती जराग यांनी सेवा प्रदान केली. कर्नल चंद्रदेव संभ्याल यांनी दिधी पोर्टच्या ग्रामस्थांनी सर्वांगीण विकासाच्या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. अवधूत पाटील यांनी अदानी फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सर्व लाभार्थ्यांना मोफत औषध वितरण करण्यात आले. औषध वितरण व्यवस्था नितीन चांदोरकर माणगाव यांनी केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी फाउंडेशनच्या ग्रामसखी प्रज्ञा कासार, सुप्रिया चव्हाण, नम्रता दिधीकर, हॉस्पिटल सहायक सिद्धी पाटील, आरोग्य सेविका मंगल मेंदाडकर यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Punyanagri 16.01.2024

Raigad swabhiman 08.01.2024

Ramprahar 08.01.2024

Media coverage

अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून ग्राम पंचायत आगर दांडा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

मुरुड जंजिरा जाहीद फकजी अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून ग्राम पंचायत आगर दांडा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच आशिष हेदुळकर यांनी केले. या शिबिराला ग्राम पंचायत सदस्य नरेंद्र हेदुळकर, माधवी खोत, बाबासाहेब अर्झबेगी, सरिता जाधव, रुपाली

चींधरकर, जयश्री मोरे, दिधी पोर्ट



प्रायव्हेट लिमिटेड चे सुरक्षा प्रमुख कर्नल चंद्रदेव संभ्याल, अदानी फाउंडेशनच्या जयश्री काळे तसेच

ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिराला विले पार्ले मुंबई येथील डॉक्टर्स टीम शल्यचिकित्सक डॉक्टर मयंक प्रधान (शल्य चिकित्सक), डॉक्टर मारुती जरग (त्वचा रोग तज्ञ) आणि डॉक्टर शीतल व्हटकर (स्त्री रोग तज्ञ) यांनी सेवा प्रदान केली. एकूण १३३ लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिर आयोजित करण्याचा मुख्य उद्देश असा होता

की स्थानिकांना गावातच आरोग्य सुविधा, मार्गदर्शन तसेच औषध मिळावी. डॉक्टर्स कडून सर्वांचे समुपदेशन तसेच मार्गदर्शन करण्यात आले. त्वचेचे विकार जास्त प्रमाणात आढळून आले. तसेच युवकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना गुडघे दुखी आणि सांधे दुखीचे प्रमाण अधिक आहे. गावकऱ्यांना आहार आणि व्यायाम करण्याचे महत्त्व डॉक्टर्स माध्यमातून पटवून

देण्यात आले. लहान बालकांनी देखील या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराला जयश्री काळे यांनी अदानी फाउंडेशन माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारचे आरोग्य संवर्धन उपक्रम विषयी माहिती दिली.

सर्व लाभार्थ्यांना मोफत औषध वितरण करण्यात आले. औषध वितरण व्यवस्था नितीन चांदोरकर माणगाव यांनी केले. अदानी फाउंडेशन चे अवधूत पाटील च ग्राम सखी प्राजक्ता आडुळकर यांनी शिबिराला यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.











Monthly Program updates

Site Name : Dighi
Month/Year : 02/24

श्रीवर्धन तालुका शिक्षण प्रसारक व सहाय्यक मंडळाचे
अब्दुल सत्तार ईस्माइल अंतुले हायस्कूल, दिघी

मु. पो. दिघी, ता. श्रीवर्धन, जि. रायगड.

मराठी व इंग्रजी माध्यम
माल्यांच्या ई-मेल क्र. १६-१२-००२
E-mail : aslanwleyhighschool@gmail.com

शाला मान्यता क्रमांक :
कु. जि. व. शिक्षण माध्यम
प्रकार, १.१२०२ वि. ११/८/१९७५
UDISE : 27241300303

जा. क्र. २३/२०१३-१४

दिनांक ०६/०२/२०१४

आभार पत्र

प्रति,

मा. प्रकल्प अधिकारी
अदानी फाउंडेशन
दिघी पोर्ट लिमिटेड.

महोदय,

अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड तर्फे आयोजित केलेला उपक्रम करिअर समुपदेशन व मार्ग दर्शन कार्यक्रम सत्र २०२३-२४ अंतर्गत विद्यार्थ्यांना करिअर प्लॅनिंग का आणि कसे करणे, वाग्य करिअर कसे उरवायचे आणि उरवलेले करिअर कसे गाठायचे तसेच इयत्ता १० वी व १२ वी नंतर कुठल्या क्षेत्रात विविध संघी उपलब्ध आहेत अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यावरील श्री. मधुकर चव्हाण, समुपदेशक ग्लोबल लर्निंग कन्सलटंट यांना आमंत्रित केले होते. त्यांनी केलेले मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात कसे आणि कोणते क्षेत्र निवडावे आणि त्यामध्ये कसे आपले करिअर घडवावे याचे ज्ञान मिळाले. त्यांनी विद्यार्थ्यांना जवळ लक्षात मित्र या नात्याने संवाद साधून त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले आणि त्यांच्या घनातील भिती दूर केली.

अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट यांनी केलेल्या या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. या पुढेही असेच विद्यार्थ्यांच्या विकासाचे व हिताचे कार्यक्रम आपणा कडून राबविल्यात याचे आशी आम्ही आपणास विनंती करतो. आपल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल आम्ही आपले पुनश्च आभारी आहोत.

कळाचे,

आपला विद्यार्थी

for Abdul

Head Master
A. S. I. Antule High School Dighi
Tal. Sivasdhan, Dist. Raigad



Royal Educational Society's

(Regd. No. F. 334 Raigad.)

Dr.A.R.UNDRE ENGLISH HIGH SCHOOL

Rajpuri, Taluka - Murud-Janjira, Dist-Raigad 402 405 (Maharashtra)

School Index No. S - 17 - 08 - 015

☎ 02144 - 274709

Ref No.:

Date : 12.1.2024.....

To,

Jayshri Kale Madam,
Adani Foundation,
Dighi Port Ltd.

Sub: Thanks Giving for Wonderful Seminar.

Respected Madam,

I am writing this letter to express my sincere thanks and gratitude for arranging a wonderful seminar for our student. I appreciate for everything you have done for the part of academic performance of our students. We and our student have thoroughly enjoying being a part of your seminar.

You always manage to interact with us. Whenever you find it need full.

I always love your dedication for teaching and your role in developing the minds of this new generation and also expecting of such innovative Programs for our students in near future.

Thanking You,
Yours Sincerely,

Head Master
Dr.A.R.Undre English School
Rajpuri, Tal. Murud, Dist. Raigad
Pin- 402 405

The Society has been Granted Exemption U/S 80 G of the Income Tax Act 1961.



प्रति,

अदाणी फाउंडेशन...
दिधी/आगरदांडा ता. मुळई

मार्फत :- ग्रुप ग्रामपंचायत आगरदांडा यांचकडून सावर.

विषय :- अदाणी फाउंडेशन मार्फत विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रम राबविले वद्दल आभार मानणे बाबत..

महोदय,


उपरोक्त विषयान्वये आपले जाहिर आभार मानल्यात येत आहे. आपल्या संस्थेकडून विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रम आमच्या ग्रामपंचायत क्षेत्रात राबविले. आदिवासीवाडीमध्ये पोपल आहार स्पर्धा उपक्रम अदाणी फाउंडेशन मार्फत राबविले त्याबद्दल आम्ही आभार मानतो. तुमच्या स्तुत्य उपक्रमामुळे नक्षीच आमच्या ग्रामपंचायतमध्ये विकास घडून येईल व त्यांच्या गावच्या प्रगतीमध्ये विप्रेष वाढ होण्यास मदत होईल.

अदाणी फाउंडेशन कडून मिळालेल्या या विशेष उपक्रमाबद्दल ग्रुप ग्रामपंचायत आगरदांडा आपले सर्व आभारी आहोत. भविष्यात अदाणी फाउंडेशनच्या माध्यामातून आदर्श गाव निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो.

पुनश्च अदाणी फाउंडेशनचे आभार! धन्यवाद.

सदस्य
ग्रुप ग्रामपंचायत आगरदांडा

शैक्षणिक
ग्रुप ग्राम पंचायत आगरदांडा
का.मुळई-जंजिरा, जि.रायगड



प्रति,

अदाणी फाउंडेशन...
दिधी/आगरदांडा ता. मुळई

मार्फत :- ग्रुप ग्रामपंचायत आगरदांडा यांचकडून सावर.

विषय :- अदाणी फाउंडेशन मार्फत विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रम राबविले वद्दल आभार मानणे बाबत..

महोदय,

उपरोक्त विषयान्वये आपले जाहिर आभार मानल्यात येत आहे. आपल्या संस्थेकडून विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रम आमच्या ग्रामपंचायत क्षेत्रात राबविले. नांदले सारख्या दुर्गम व होंगराल भागात असणा-या गावात पहिल्यांदाच मोफत आरोग्य तयारी शिबीर व मोफत औषध पुरवठा केला. त्याचबरोबर नांदले शाळेत बालसौहार्दा कार्यक्रम पेलला असे विविध उपक्रम अदाणी फाउंडेशन मार्फत राबविले त्याबद्दल आम्ही आभार मानतो. तुमच्या स्तुत्य उपक्रमामुळे नक्षीच आमच्या ग्रामपंचायतमध्ये विकास घडून येईल व त्यांच्या गावच्या प्रगतीमध्ये विप्रेष वाढ होण्यास मदत होईल.

अदाणी फाउंडेशन कडून मिळालेल्या या विशेष उपक्रमाबद्दल ग्रुप ग्रामपंचायत आगरदांडा आपले सर्व आभारी आहोत. भविष्यात अदाणी फाउंडेशनच्या माध्यामातून आदर्श गाव निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो.

पुनश्च अदाणी फाउंडेशनचे आभार! धन्यवाद.

सदस्य
ग्रुप ग्रामपंचायत आगरदांडा

शैक्षणिक
ग्रुप ग्राम पंचायत आगरदांडा
का.मुळई-जंजिरा, जि.रायगड

Media coverage

अदानी फाउंडेशनतर्फे करिअर समुपदेशन कार्यक्रम



■ मुरुड जंजिरा, (वा.) अदानी फाउंडेशनच्या वतीने अब्दुल सत्तार इस्माईल अंतुले हायस्कूल, दिधी तसेच डॉक्टर ए. आर. उंद्रे इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय राजपुरी येथे दोन दिवसीय करिअर समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक मधुकर चव्हाण, ग्लोबल लर्निंग कन्सल्टंट आणि तज्ञ करिअर समुपदेशक, पुणे यांनी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसेच पालकांना मार्गदर्शन केले. जयश्री काळे यांनी आपल्या प्रास्ताविकात अदानी फाउंडेशन माध्यमातून दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी उत्तुंग भरारी मिळण्यासाठी कशा प्रकारे मेहनत घ्यायची, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात कुठे संधी उपलब्ध आहेत याबद्दल माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Navshakti 12.02..2024

करिअर समुपदेशन व मार्गदर्शनपर कार्यक्रम

दै.वाढवारा

मुरुड जंजिरा, ९ फेब्रु. (सुधीर नाझरे): अदानी फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच भविष्यात दहावी आणि बारावीनंतर कुठल्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध आहेत, याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी अब्दुल सत्तार इस्माईल अंतुले हायस्कूल दिधी तसेच डॉक्टर ए. आर. उंद्रे इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय राजपुरी येथे दोन दिवसीय करिअर समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.



अधिकारी जयश्री काळे, दिधी पोर्ट लिमिटेड सुरक्षा विभागप्रमुख चंद्र देव संब्याळ, सर्व शिक्षकवृंद, पालकवर्ग उपास्थित होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक मधुकर चव्हाण (ग्लोबल लर्निंग कन्सल्टंट आणि तज्ञ, करिअर समुपदेशक, पुणे) यांनी विद्यार्थ्यांना करिअर प्लॅनिंग का आणि कसे करावे?, करिअरची योजना कधी करावी?, योग्य करिअर कसे निवडावे?, नोकरी किंवा व्यवसायासाठी तयार कसे व्हावे?, करिअरचे वेगवेगळे पर्याय कोणते आहेत?, करिअर लक्ष कसे ठरवायचे आणि गाठायचे?, दहावी-बारावीनंतर कुठल्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध आहेत, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

Wadalwara 10.02.2024

Media coverage

अदानी फाउंडेशनतर्फे करिअर समुपदेशन

■ मुरुड जंजिरा, (वा.) अदानी फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच भविष्यात दहावी आणि बारावी नंतर कुठल्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध आहेत, याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी अब्दुल सत्तार इस्माईल अंतुले हायस्कूल दिघी, तसेच डॉक्टर ए. आर. उंद्रे इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय राजपूरी येथे दोन दिवसीय करिअर समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक मधुकर चव्हाण, ग्लोबल लर्निंग कन्सल्टंट आणि तज्ज्ञ करिअर समुपदेशक, पुणे यांनी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसेच पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन देवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार घालून



करण्यात आले. कार्यक्रमाला अब्दुल सत्तार इस्माईल अंतुले, मुख्याध्यापक उत्तम वाणी, पर्यवेक्षिका पडवळ मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे सलीम भाई अंतुले, जयदास अंबाजी, त्याचप्रमाणे डॉक्टर ए. आर. उंद्रे हायस्कूल आणि कनिष्ठ

महाविद्यालय येथील प्राचार्य रिझवान हर्झुक, शिक्षक दिनेश डोंगरीकर, अदानी फाउंडेशन वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयश्री काळे, दिघी पोर्ट लिमिटेड सुरक्षा विभाग प्रमुख चंदर देव संब्याळ, त्याचप्रमाणे सर्व शिक्षकवृंद, पालकवर्ग उपास्थित होते.

करिअरच्या वेगवेगळ्या पर्यायांवर चर्चा

जयश्री काळे यांनी आपल्या प्रास्ताविकात अदानी फाउंडेशन माध्यमातून दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी उत्तुंग भरारी मिळण्यासाठी कशा प्रकारे मेहनत घ्यायची तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात कुठे संधी उपलब्ध आहेत याबद्दल माहिती देणे हे लक्ष्य साधत या कार्यक्रमाचे आयोजन केले. मधुकर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना करिअर प्लॅनिंग का आणि कसे करावे, करिअरची योजना कधी करावी? योग्य करिअर कसे निवडावे? नोकरी किंवा व्यवसायासाठी तयार कसे व्हावे? करिअरचे वेगवेगळे पर्याय कोणते आहेत? करिअर लक्ष कसे ठरवायचे आणि गाठायचे, दहावी बारावी नंतर कुठल्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध आहेत, असे विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

Navrashtra 11.02.2024

पुढारी

अदानी फाउंडेशनतर्फे करिअर समुपदेशन



मुरुड जंजिरा : पुढारी वृत्तसेवा

अदानी फाउंडेशन च्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच भविष्यात दहावी आणि बारावी नंतर कुठल्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध आहेत, या बद्दल मार्गदर्शन करण्यासाठी अब्दुल सत्तार इस्माईल अंतुले हायस्कूल दिघी तसेच डॉक्टर ए. आर. उंद्रे इंग्लिश मीडियम हाय स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय राजपूरी येथे दोन दिवसीय करिअर समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक मधुकर चव्हाण, ग्लोबल लर्निंग कन्सल्टंट आणि तज्ज्ञ करिअर समुपदेशक, पुणे यांनी विद्यार्थ्यांना,

शिक्षकांना तसेच पालकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला मुख्याध्यापक उत्तम वाणी, पर्यवेक्षिका पडवळ मॅडम, सलीम भाई अंतुले, जयदास अंबाजी, प्राचार्य रिझवान हर्झुक, दिनेश डोंगरीकर, अदानी फाउंडेशन वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयश्री काळे, दिघी पोर्ट लिमिटेड सुरक्षा विभाग प्रमुख चंदर देव संब्याळ, उपास्थित होते.

आपार प्रदर्शन अदानी फाउंडेशन चे अवधूत पाटील यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ग्राम सखी प्राज्ञिका आरुळकर, नम्रता दिघीकर, प्रज्ञा फासार व सुप्रिया चव्हाण यांनी केले.

Raigad Edition
Feb 11, 2024 Page No. 7
newspaper.pudhari.co.in

Pudhari 11.02.2024









Monthly Program updates

Site Name : Dighi
Month/Year : 03/24









ग्रुप ग्रामपंचायत दिघी

मु.पो.दिघी.ता.श्रीवर्धन.जि.रायगड (गावे- दिघी / करलास / नानवली / मणेरी)

groupgrampanchayatdighi@gmail.com



37/3-1/88

दिनांक - १९/०३/२०२४

आभार पत्र

प्रति,

अदानी फाउंडेशन

दिघी पोर्ट लिमिटेड लिमिटेड.

मार्फत - ग्रुप ग्रामपंचायत दिघी याज करून सावर...

विषय - अदानी फाउंडेशन मार्फत दिघी ग्रामपंचायत मध्ये घटणाडी व स्वच्छता आणि शासकीय योजनांची भीतीचिने राखाटी केले बटल आभार मानणे बाबत.

महोदय,

उपरोक्त विषयान्वये आपले जाहीर आभार मानण्यात येत आहे. आपल्या संस्थेकडून विविध सामाजिक शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रम आमच्या ग्रुप ग्रामपंचायत दिघी क्षेत्रात राबविलेत. यांतर्गत दिघी ग्रुप ग्रामपंचायतला दिनांक १५ मार्च २०२४ ला घटणाडी दिली. त्याचबरोबर स्वच्छतेचे महत्त्व रुजविण्यासाठी गावामध्ये स्वच्छते विषयक संदेश आणि शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय योजनांचे चित्र गावातील विविध ठिकाणी भीती चित्राच्या माध्यमातून त्या राखाटी करून दिलेत. निश्चितच आपल्या या उपक्रमामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती निर्माण होईल.

अदानी फाउंडेशन मार्फत हा उपक्रम राबविला त्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो. घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी व गावामध्ये स्वच्छता राहण्यासाठी आपण सहकार्य केलेत. तुमच्या या स्तुत्य उपक्रमामुळे नक्कीच आमच्या ग्रामपंचायतमध्ये विकास घडून येईल. या घटणाडीमुळे दिघी पध्दतेशीतील सर्व गावे स्वच्छ राहण्यास तसेच आरोग्य संवर्धन होण्यास मदत होईल व स्वच्छतेचे महत्त्व लोकांना समजेल आणि यामुळे गावच्या प्रगतीमध्ये विशेष वाढ होण्यास मदत होईल.

अद्यापी फाउंडेशन कडून मिळालेल्या या विशेष उपक्रमामुळे ग्रुप ग्रामपंचायत दिघी आपले सदैव आभारी राहिल. भविष्यात अदानी फाउंडेशनच्या माध्यमातून आदर्श गाव निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम राबविलेत आशी अपेक्षा व्यक्त केली.

पुनः अदानी फाउंडेशनचे आभार घन्यवाद.

(अनंतकुमार सुळ)
ग्रामविकास अधिकारी
ग्रुप ग्रामपंचायत दिघी

(विपुल र. गोरीयले)
सरपंच
ग्रुप ग्रामपंचायत दिघी

Thanks letter from Gram panchayat
Dighi - Garbage collection vehicle
program

Media coverage

पुण्य नगरी

नांदले जि.प.शाळेचा बक्षीस वितरण सोहळा

। मुरुड : अदानी फाऊंडेशन दिघी पोर्ट लिमिटेडच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा नांदले येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा थाटात पार पडला.

या कार्यक्रमाला आगरदांडा ग्रामपंचायतीचे सरपंच आशिष हेदुलकर, उपसरपंच संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्या कावेरी कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शीतल टकले, मुख्याध्यापक प्रमोद फुंदे, शिक्षक अभिजित रोहणे, अदानी फाऊंडेशनच्या जयश्री काळे, अवधुत पाटील आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना



जयश्री काळे यांनी, अदानी फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला व सुप्त गुणांना वाढ देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी भविष्यातही अशाच प्रकारे कार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर, संतोष पाटील यांनी शिक्षण विकासाला चालना दिल्याबद्दल अदानी फाऊंडेशनचे आभार

व्यक्त केले. सौवतच कंपनीने स्थानिक बेरोजगारांना दिघी पोर्टमध्ये रोजगार देण्यात यावा, त्यामुळे त्यांच्यावर रोजगारासाठी गाव सरून जाण्याची वेळ येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच आशिष हेदुलकर यांनी दिघी पोर्ट लिमिटेड माध्यमातून गावातील तरुणांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन क्रीडा स्पर्धेला वाव द्यावा त्यातून गावातील युवक विविध स्पर्धेत सहभागी होऊन प्रगती करतील, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात आभार प्रदर्शन मुख्याध्यापक प्रमोद फुंदे यांनी व्यक्त केले. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांना गौरवण्यात आले.

Smart Raigad Edition

Mar 10, 2024 Page No. 4

Powered by : eReleGo.com

Punya Nagri 10.03.2024

नांदले येथे आंतरशाळेय स्पर्धांचे बक्षीस वितरण

। मुरुड जंजिरा, (वा.) अदानी फाऊंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड माध्यमातून रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा नांदले येथे क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धेचे बक्षीस वितरण आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत आगरदांडा चे सरपंच आशिष हेदुलकर, उपसरपंच संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्या कावेरी कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शीतल टकले, मुख्याध्यापक प्रमोद फुंदे, शिक्षक अभिजित रोहणे, अदानी फाऊंडेशनचे जयश्री काळे, अवधुत पाटील उपस्थित होते. जयश्री काळे यांनी आपल्या प्रास्ताविकात अदानी फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाढ देण्यासाठी, तसेच त्यांच्यातील सुप्तगुणांना वाढ देण्यासाठी अदानी फाऊंडेशन प्रयत्नरत आहे. भविष्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता



वाढीसाठी प्रयत्नशील असून आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. उपसरपंच संतोष पाटील यांनी शिक्षण विकासाला चालना दिल्याबद्दल अभिवादन केले, तसेच स्थानिक बेरोजगारांना रोजगारसुद्धा दिघी पोर्टमध्ये देण्यात यावा, अशी विनंती केली. जेणेकरून पालकवर्ग गावात राहतील आणि पलायन कमी होणार. अध्यक्षीय भाषणात ग्रामपंचायत सरपंच आशिष हेदुलकर यांनी दिघी पोर्ट लिमिटेड माध्यमातून गावामध्ये गुणवत्ता शिक्षण देऊन, क्रीडा स्पर्धेला वाढ देण्यात यावा, अशी विनंती केली.

Navrashtra11.03.2024

Media coverage

राजपुरी येथे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

मुरुड : प्रतिनिधी

अदानी फाउंडेशन दिधी पोर्टच्या माध्यमातून राजिप शाळा राजपुरी येथे आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रुप ग्रामपंचायत राजपुरी सरपंच सुप्रिया गिदी यांनी केले. अध्यक्षस्थानी कोळी समाजाचे प्रमुख विठ्ठल पाटील हे होते.

या कार्यक्रमाला ग्रुप ग्रामपंचायत राजपुरीमधील चार शाळांनी सहभाग घेतला होता. सर्व शाळांचे मिळून २५० विद्यार्थ्यांसह राजपुरी सरपंच सुप्रिया गिदी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, केंद्रप्रमुख आगरदांडा



जितेंद्र मकु, मुख्याध्यापिका सुचेनी पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेंद्र घागरी, दिधी पोर्टचे सत्येंद्र यादव आणि चेतन अहिर, अदानी फाउंडेशनच्या ज्येश्ठी काळे, ग्रामस्थ उपस्थित

होते. अदानी फाउंडेशनच्या ज्येश्ठी काळे यांनी, अदानी फाउंडेशनमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कबड्डीतील मुली आणि मुलांच्या विजेत्या संघांना ट्रॉफी देऊन सन्मानित

करण्यात आले, तर इतर विजेत्या स्पर्धकांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले.

अदानी फाउंडेशन माध्यमातून शिक्षकांना सुद्धा गौरविण्यात आले. आभार जितेंद्र मकु यांनी मानले.

लोकमत

राजपुरी जिल्हा परिषद शाळेत बक्षीस वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
मुरुड जंजिरा : अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेडच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा राजपुरी येथे आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ झाला. उद्घाटन राजपुरीच्या सरपंच सुप्रिया गिदी यांनी केले. अध्यक्षस्थानी कोळी समाज पाटील विठ्ठल पाटील हे होते. इतर कार्यक्रमाला ग्रुप ग्रामपंचायत

कार्यक्रमाला राजपुरीमधील सर्व शाळांनी भाग घेतला. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, केंद्रप्रमुख जितेंद्र मकु, मुख्याध्यापिका सुचेनी पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेंद्र घागरी, दिधी पोर्टचे सत्येंद्र यादव, चेतन अहिर, अदानी फाउंडेशनच्या ज्येश्ठी काळे, शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक व विद्यार्थी, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व कोळी समाजाचे सदस्य, तसेच पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. अदानी फाउंडेशनच्या ज्येश्ठी काळे मॅडम यांनी अदानी फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सर्वाना सांगितली.

साथिक खेळ कबड्डी मुलींवा आणि मुलांचा यांना ट्रॉफी देऊन सन्मानित केले. विजेत्यांना चित्रकला वही, नोटबुकस, कंपास आणि प्रमाणपत्र सन्मानित करण्यात आले. अदानी फाउंडेशन माध्यमातून शिक्षकांना सुद्धा बक्षीस देऊन गौरविले. जितेंद्र मकु यांनी आभार मानले. भोजन व्यवस्था नरेंद्र घागरी यांनी केली. ग्राम सखी प्राजक्ता अडुळकर, शाळा व्यवस्थापन समिती यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत राजपुरी येथे आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न.

मुरुड जंजिरा (जाहीद फकवी)
अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून जिल्हा परिषद शाळा राजपुरी येथे आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रुप ग्रामपंचायत राजपुरी सरपंच सुप्रिया गिदी यांनी केले. अध्यक्षस्थानी कोळी समाज पाटील विठ्ठल पाटील हे होते. इतर कार्यक्रमाला ग्रुप ग्रामपंचायत



राजपुरी सरपंच सुप्रिया गिदी व सर्व ग्रामपंचायत सदस्य, केंद्रप्रमुख आगरदांडा जितेंद्र मकु, राजपुरी जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापिका सुचेनी पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेंद्र घागरी, दिधी पोर्टचे सत्येंद्र यादव आणि चेतन अहिर, अदानी फाउंडेशनच्या ज्येश्ठी काळे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक व विद्यार्थी, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व कोळी समाजाचे सदस्य, तसेच पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. अदानी फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सर्वाना सांगितली. इतर विजेत्या स्पर्धकांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले. अदानी फाउंडेशन माध्यमातून शिक्षकांना सुद्धा बक्षीस देऊन गौरविण्यात आले. ग्राम सखी प्राजक्ता अडुळकर, शाळा व्यवस्थापन समिती यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

Ramprahar 6.03.2024

Lokmat 4.03.2024

Raigadcha Awaz 4.03.2024

Media coverage

गाव स्वच्छ ठेवणे हे आद्य कर्तव्य अनिकेत तटकरे यांचे प्रतिपादन; अदानी फाउंडेशनद्वारे दिधी ग्रामपंचायतीला घंटागाडी

■ मुरुड जंजिरा, (वा.) दिधी ग्रामस्थांनी सर्वप्रथम स्वच्छतेला महत्व देणे खूप महत्वाचे आहे. स्वच्छतेत लक्ष्मीचा निवास असतो. आपले गाव स्वच्छ ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. दिधी पोर्ट लिमिटेडचा व्यवसाय सुरू होणार तर निश्चितच रोजगार उपलब्ध होणार. आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. महिलांनासुद्धा रोजगार संधी उपलब्ध होणार आहे. सीएसआर माध्यमातून शैक्षणिक विषयक, आरोग्यविषयक, पाणी संवर्धन करण्यासाठी विविध उपक्रम उत्कृष्टरित्या राबविले जात आहे. कंपनी येत असताना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देतात. आपल्याला त्या संधीचे सोने करायचे आहे, असे आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले. अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून ग्रामपंचायत दिधी घंटागाडी लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून



अदानी फाउंडेशन ग्रामविकासासाठी कटिबध्द

सीएसआर प्रमुख सुबोध कुमार सिंह यांनी ग्वाही दिली की, अदानी फाउंडेशन ग्रामविकासासाठी कटिबध्द आहे. तसेच, अदानी समूहाचे संस्थापक असे विचार करतात की, गावाचा विकास होणार तरच कंपनीचा विकास होणार. दिधी पोर्टचे सीईओ कपिल कुमार खंडेलवाल यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. गजानन लेंडी यांनी अनिकेत तटकरे यांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागेची उपलब्धता करून देण्यात यावी अशी विनंती केली.

आमदार अनिकेत तटकरे, दिधी पोर्ट मॅडडकर, चंद्र देव, गट विकास अधिकारी लिमिटेड सीईओ कपिल कुमार खंडेलवाल, गजानन लेंडी, मच्छीमार सोसायटी अध्यक्ष विपुल गोरीवले, उपसरपंच गोपाळ लक्ष्मण मॅदाडकर, उपस्थित होते.

Navrashtra 14.03.2024

पुढारी

दिधी पोर्टमध्ये महिलांनाही रोजगार उपलब्ध होईल : आ.अनिकेत तटकरे



शोली पंचतन : पुढारी वृत्तसेवा
अदानी फाउंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून ग्राम पंचायत दिधी ला घंटागाडी लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास आ.अनिकेत तटकरे, दिधी पोर्ट लिमिटेड सीईओ कपिल कुमार खंडेलवाल, ग्राम पंचायत दिधी विपुल गोरीवले, उपसरपंच गोपाळ मॅदाडकर, सुरक्षा प्रमुख चंद्र देव संख्याल, गट विकास अधिकारी गजानन लेंडी, मच्छीमार सोसायटी अध्यक्ष लक्ष्मण मॅदाडकर, कोळी समाज अध्यक्ष किरण कटिकर, अंशुली सुर्वी मच्छी समिती अध्यक्ष कलावती भुतेसर, बचत गटाच्या महिला आणि सुभा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभविषयात उपस्थी काळे यांनी अदानी फाउंडेशन मार्फत संचालित विविध ग्राम विकास

माध्यमातून घंटागाडी देण्यात आसी करिता सर्वप्रथम आभार मानले. स्वच्छतेत लक्ष्मी चा निवास असतो. आपले गाव स्वच्छ ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. दिधी पोर्ट लिमिटेड चा व्यवसाय सुरू होणार तर निश्चितच रोजगार उपलब्ध होईल. आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. महिलांना सुद्धा रोजगार संधी उपलब्ध होईल. सीएसआर माध्यमातून शैक्षणिक विषयक, आरोग्यविषयक, पाणी संवर्धन करण्यासाठी विविध उपक्रम उत्कृष्टरित्या राबविले जात आहे. कंपनी येत असताना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देतात. आपल्याला त्या संधीचे सोने करायचे आहे.

घंटागाडीचे सर्व कागदपत्र ग्राम पंचायत दिधी ला सुपूर्द करण्यात आले. घंटागाडी चे लोकार्पण गावकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. महिलांनी आपल्या विनीथ मागण्या पुढे करत विकासाची ग्वाही देण्यात आली. अदानी फाउंडेशन

Pudhari 12.03.2024

Media coverage

दिधी पोर्टमध्ये महिलांनाही उत्तम रोजगार उपलब्ध होईल : आमदार अनिकेत तटकरे

अदानी फाऊंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून घंटागाडीचे लोकार्पण

बोर्लीपंचतन (अभय पाटील) : अदानी फाऊंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून ग्रुप ग्राम पंचायत दिधीला घंटागाडी लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास आमदार अनिकेत तटकरे, दिधी पोर्ट लिमिटेड सीईओ कपिल कुमार खंडेलवाल, ग्रुप ग्रामपंचायत दिधी विपुल गोरीवले, उपसरपंच गोपाळ मेंढकर, सुरक्षा प्रमुख चंद्र देव संव्याल, गट विकास अधिकारी गजानन लेंडी, मच्छीमार सोसायटी अध्यक्ष लक्ष्मण मेंढाडकर, कोळी समाज अध्यक्ष किरण कांदेकर, ओली सुकी मच्छी समिती अध्यक्ष कलावती भूनेसर, बचत गटाच्या महिला आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रासताविकात जयश्री काळे यांनी अदानी फाऊंडेशन मार्फत संचालित विविध ग्राम विकास कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.

सुबोध कुमार सिंह सीएसआर प्रमुख महाराष्ट्र यांनी ग्वाही दिली की अदानी फाऊंडेशन ग्राम विकाससाठी कटिबद्ध असून अदानी समूहाचे संस्थापक असे विचार करतात की गावाचा विकास होणार तरच कंपनीचा विकास होणार. कपिल कुमार खंडेलवाल सीईओ दिधी पोर्ट यांनी घंटागाडी लोकार्पण करताना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. गट विकास अधिकारी गजानन लेंडी यांनी अनिकेत तटकरे यांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागेची उपलब्धता करून देण्यात यावी, अशी विनंती केली.

अदानी फाऊंडेशन विविध उपक्रमातून गावाचा विकास सढळहाताने करत आहेत. आमदार अनिकेत तटकरे यांनी अदानी फाऊंडेशन दिधी पोर्ट लिमिटेड माध्यमातून घंटागाडी देण्यात आली याबद्दल सर्वप्रथम आभार मानले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लक्ष्मण मेंढाडकर यांनी केले.



द. सागर

घंटागाडी लोकार्पण करताना आ.अनिकेत तटकरे समवेत अन्य मान्यवरांसोबत

Dainik Sagar 12.03.2024

Thank You

ANNEXURE No. 2

**Consent to Establish and Operate issued
by Maharashtra Pollution Control Board**

MAHARASHTRA POLLUTION CONTROL BOARD

Tel: 24010706/24010437
Fax: 24023516
Website: <http://mpcb.gov.in>
Email: cac-cell@mpcb.gov.in



Kalpataru Point, 2nd and
4th floor, Opp. Cine Planet
Cinema, Near Sion Circle,
Sion (E), Mumbai-400022

RED/L.S.I (R46)
**No:- Format1.0/CAC/UAN No.MPCB-
CONSENT-0000184352/CR/2401000352**

Date: 03/01/2024

To,
M/s. Dighi Port Limited (south side)
Tal. Shrivardhan, Dist. Raigad,



Sub: Renewal of consent to operate for Port activities under RED Category.

- Ref:**
1. Renewal of consent granted by the Board vide no. Format1.0/CAC/UAN No.0000111539/CR/2212001893 dtd.26/12/2022. valid upto 30/11/2023
 2. Environmental Clearance vide no. -10-8/2005: IA-III dtd. 30.09.2005.
 3. Corrigendum of Environmental Clearance on 26.12.2005 for construction of 4 new multipurpose Berth.
 4. Corrigendum of Environmental Clearance on 27.01.2022 in respect of berth size.
 5. Minutes of CAC Meeting dtd. 05.12.2023.

Your application No.MPCB-CONSENT-0000184352 Dated 16.10.2023

For: Grant of Consent to Operate under Section 26 of the Water (Prevention & Control of Pollution) Act, 1974 & under Section 21 of the Air (Prevention & Control of Pollution) Act, 1981 and Authorization under Rule 6 and Rule 18(7) of the Hazardous & Other Wastes (Management & Transboundary Movement) Rules 2016 is considered and the consent is hereby granted subject to the following terms and conditions and as detailed in the schedule I, II, III & IV annexed to this order:

1. **The consent to renewal is granted for a period up to 30/11/2024**
2. **The capital investment of the project is Rs.1850.2617 Crs. (As per Balance Sheet submitted by industry Existing C.I. of Rs. 1848.98 Crs + Increase in C.I. of Rs. 1.2817 Crs)**
3. **Consent is valid for handling of:**

Sr No	Product	Maximum Quantity	UOM
Products			
1	Port activities at Dighi (South Side), Phase-I having 2 no.s of Jetties/Berths (Multi Purpose Berths) and Facilities for storage and handling of General/Dry cargo, liquid cargos and container	0	--NA--

4. **Conditions under Water (P&CP), 1974 Act for discharge of effluent:**

<i>Sr No</i>	<i>Description</i>	<i>Permitted (in CMD)</i>	<i>Standards to</i>	<i>Disposal Path</i>
1.	Trade effluent	0	As per Schedule-I	Not Applicable
2.	Domestic effluent	90	As per Schedule-I	60% Treated effluent shall recycling for secondary purposes such as toilet flushing, air conditioning, floor washing, firefighting etc. and the remaining shall use for gardening purposes.

5. **Conditions under Air (P& CP) Act, 1981 for air emissions:**

<i>Sr No.</i>	<i>Stack No.</i>	<i>Description of stack / source</i>	<i>Number of Stack</i>	<i>Standards to be achieved</i>
1	1 ,2,3 & 4	DG Sets - 500 , 180, 125 & 25 KVA	4	As per Schedule -II

6. **Non-Hazardous Wastes:**

<i>Sr No</i>	<i>Type of Waste</i>	<i>Quantity</i>	<i>UoM</i>	<i>Treatment</i>	<i>Disposal</i>
1	Municipal Solid Waste	2.0	MT/M	Composting	Wet waste is used as a manure and Dry waste is sold to recycler.

7. **Conditions under Hazardous & Other Wastes (M & T M) Rules 2016 for Collection, Segregation, Storage, Transportation, Treatment and Disposal of hazardous waste:**

<i>Sr No</i>	<i>Category No./ Type</i>	<i>Quantity</i>	<i>UoM</i>	<i>Treatment</i>	<i>Disposal</i>
1	3.1 cargo residue, washing water and sludge containing oil	2.0	MT/A	Landfill after treatment	CHWTSDF
2	5.1 Used or spent oil	6	Ton/Y	Recycle	By sale to authorized re-processors
3	15.1 Asbestos-containing residues	0	Ton/Y	At actual generated quantity	CHWTSDF
4	21.1 Process wastes, residues and sludges	0	Ton/Y	At actual generated quantity	CHWTSDF
5	33.2 Contaminated cotton rags or other cleaning materials	1	MT/A	Incineration/ Other	CHWTSDF

8. The Board reserves the right to review, amend, suspend, revoke this consent and the same shall be binding on the industry.

9. This consent should not be construed as exemption from obtaining necessary NOC/ permission from any other Government authorities.
10. This consent is issued pursuant to the decision of the Consent Appraisal Committee Meeting held on 05.12.2023.
11. PP shall not extract ground water from the CRZ area as per EC condition.
12. The applicant shall comply with the conditions of the Environmental Clearance granted vide letter No. SEAC-2013/CR-259/TC-2 dtd. 14/12/2015 and amended /Corrigendum issued thereof.
13. PP shall operate the pollution control system scientifically to achieve the consented norms.
14. PP shall not carry out the new activity /expansion without obtaining the Board's consent to establish for expansion.
15. PP shall obtain membership of CHWTSDF within 2 months for disposal of Hazardous waste.
16. PP shall make provision for 60% recycling for secondary purposes such as toilet flushing, air conditioning, floor washing, firefighting etc. and the remaining shall use for gardening purposes.
17. PP shall submit/extend the existing BG to form the sum of Rs. 25.0 Lakh towards O & M of the pollution control system and compliance with consent and EC conditions.
18. The applicant shall make an application for renewal of consent 60 days prior to date of expiry of the consent. (Operate/Renewal)



Received Consent fee of -

Sr.No	Amount(Rs.)	Transaction/DR.No.	Date	Transaction Type
1	3298299.00	MPCB-DR-22498	07/11/2023	NEFT
2	417225.00	MPCB-DR-23469	29/12/2023	NEFT

Copy to:

1. Regional Officer, MPCB, Raigad and Sub-Regional Officer, MPCB, Mahad
- They are directed to ensure the compliance of the consent conditions.
2. Chief Accounts Officer, MPCB, Sion, Mumbai
3. CC/CAC Desk for record & website updation purposes.

SCHEDULE-I

Terms & conditions for compliance of Water Pollution Control:

1. A] Generation - As per your application the treated effluent generation is Nil.
B] Treatment - NA
C] Disposal - NA
2. A] As per your application, you have provided Sewage Treatment Plant of designed capacity 90 CMD for the treatment of 90 CMD of sewage.
B] The Applicant shall operate the sewage treatment system to treat the sewage so as to achieve the following standards.

Sr.No	Parameters	Standards (mg/l)	
1	Suspended Solids	Not to exceed	50
2	BOD 3 days 27°C	Not to exceed	30
3	COD	Not to exceed	100

- C] The treated sewage shall be recycled 60% for secondary purposes such as toilet flushing, air conditioning, floor washing, firefighting etc. and the remaining shall be discharged on land for gardening within premises after confirming the above standards. In no case, does sewage find its way to gardening / outside factory premises.
3. The Board reserves its rights to review plans, specifications or other data relating to plant setup for the treatment of waterworks for the purification there of & the system for the disposal of sewage or trade effluent or in connection with the grant of any consent conditions. The Applicant shall obtain prior consent of the Board to take steps to establish the unit or establish any treatment and disposal system or an extension or addition thereto.
 4. The industry shall ensure replacement of pollution control system or its parts after expiry of its expected life as defined by manufacturer so as to ensure the compliance of standards and safety of the operation thereof.
 5. The Applicant shall comply with the provisions of the Water (Prevention & Control of Pollution) Act, 1974 and as amended, by installing water meters and other provisions as contained in the said act:

Sr. No.	Purpose for water consumed	Water consumption quantity (CMD)
1.	Industrial Cooling, spraying in mine pits or boiler feed	300.00
2.	Domestic purpose	100.00
3.	Processing whereby water gets polluted & pollutants are easily biodegradable	0.00
4.	Processing whereby water gets polluted & pollutants are not easily biodegradable and are toxic	0.00
5.	Gardening	0

6. The Applicant shall provide Specific Water Pollution control system as per the conditions of EP Act, 1986 and rule made there under from time to time/ Environmental Clearance/ CREP guidelines.

SCHEDULE-II

Terms & conditions for compliance of Air Pollution Control:

1. As per your application, you have provided the Air pollution control (APC) system and erected following stack (s) to observe the following fuel pattern:

Stack No.	Source	APC System provided/proposed	Stack Height(in mtr)	Type of Fuel	Sulphur Content(in %)	Pollutant	Standard
S-1	DG Set-500 KVA	Acoustic Enclosure Stack	12.00	Diesel 107 Kg/Hr	1	SO ₂	51.36 Kg/Day
S-2	DG Set 180 KVA	Acoustic Enclosure Stack	4.00	Diesel 70 Kg/Hr	1	SO ₂	33.6 Kg/Day
S-3	DG Set 125 KVA	Acoustic Enclosure Stack	3.00	Diesel 40 Kg/Hr	1	SO ₂	19.2 Kg/Day
S-4	DG Set 25 KVA	Acoustic Enclosure Stack	3.00	Diesel 15 Kg/Hr	1	SO ₂	7.2 Kg/Day

2. The Applicant shall provide Specific Air Pollution control equipments as per the conditions of EP Act, 1986 and rule made there under from time to time/ Environmental Clearance / CREP guidelines.
3. The Applicant shall obtain necessary prior permission for providing additional control equipment with necessary specifications and operation thereof or alteration or replacement/alteration well before its life come to an end or erection of new pollution control equipment.
4. The Board reserves its rights to vary all or any of the condition in the consent, if due to any technological improvement or otherwise such variation (including the change of any control equipment, other in whole or in part is necessary).

SCHEDULE-III

Details of Bank Guarantees:

Sr. No	Consent (C2E/C2O/C2R)	Amt of BG Imposed	Submission Period	Purpose of BG	Compliance Period	Validity Date
1	Renewal of consent to operate	Rs. 25.0 lakh	15 Days/ Extend	Towards O & M of pollution control system and compliance of consent and EC conditions.	continuous	31.05.2025

****Existing BG obtained for above purpose if any, may be extended for period of validity as above.**

BG Forfeiture History

Srno.	Consent (C2E/C2O/C2R)	Amount of BG imposed	Submission Period	Purpose of BG	Amount of BG Forfeiture	Reason of BG Forfeiture
NA						

BG Return details

Srno.	Consent (C2E/C2O/C2R)	BG imposed	Purpose of BG	Amount of BG Returned
NA				

SCHEDULE-IV

General Conditions:

1. The Energy source for lighting purpose shall preferably be LED based
2. The PP shall harvest rainwater from roof tops of the buildings and storm water drains to recharge the ground water and utilize the same for different industrial applications within the plant
3. Conditions for D.G. Set
 - a) Noise from the D.G. Set should be controlled by providing an acoustic enclosure or by treating the room acoustically.
 - b) Industry should provide acoustic enclosure for control of noise. The acoustic enclosure/ acoustic treatment of the room should be designed for minimum 25 dB (A) insertion loss or for meeting the ambient noise standards, whichever is on higher side. A suitable exhaust muffler with insertion loss of 25 dB (A) shall also be provided. The measurement of insertion loss will be done at different points at 0.5 meters from acoustic enclosure/room and then average.
 - c) Industry should make efforts to bring down noise level due to DG set, outside industrial premises, within ambient noise requirements by proper siting and control measures.
 - d) Installation of DG Set must be strictly in compliance with recommendations of DG Set manufacturer.
 - e) A proper routine and preventive maintenance procedure for DG set should be set and followed in consultation with the DG manufacturer which would help to prevent noise levels of DG set from deteriorating with use.
 - f) D.G. Set shall be operated only in case of power failure.
 - g) The applicant should not cause any nuisance in the surrounding area due to operation of D.G. Set.
 - h) The applicant shall comply with the notification of MoEFCC, India on Environment (Protection) second Amendment Rules vide GSR 371(E) dated 17.05.2002 and its amendments regarding noise limit for generator sets run with diesel.
4. The applicant shall maintain good housekeeping.
5. The non-hazardous solid waste arising in the factory premises, sweepings, etc. be disposed of scientifically so as not to cause any nuisance / pollution. The applicant shall take necessary permissions from civic authorities for disposal of solid waste.
6. The applicant shall not change or alter the quantity, quality, the rate of discharge, temperature or the mode of the effluent/emissions or hazardous wastes or control equipments provided for without previous written permission of the Board. The industry will not carry out any activity, for which this consent has not been granted/without prior consent of the Board.
7. The industry shall ensure that fugitive emissions from the activity are controlled so as to maintain clean and safe environment in and around the factory premises.
8. The industry shall submit quarterly statement in respect of industries obligation towards consent and pollution control compliance's duly supported with documentary evidences (format can downloaded from MPCB official site).
9. The industry shall submit official e-mail address and any change will be duly informed to the MPCB.
10. The industry shall achieve the National Ambient Air Quality standards prescribed vide Government of India, Notification No. B-29016/20/90/PCI-L dated. 18.11.2009 as amended.

11. The Board reserves its rights to review plans, specifications or other data relating to plant setup for the treatment of waterworks for the purification thereof & the system for the disposal of sewage or trade effluent or in connection with the grant of any consent conditions. The Applicant shall obtain prior consent of the Board to take steps to establish the unit or establish any treatment and disposal system or an extension or addition thereto.
12. The industry shall ensure replacement of pollution control system or its parts after expiry of its expected life as defined by manufacturer so as to ensure the compliance of standards and safety of the operation thereof.
13. The PP shall provide personal protection equipment as per norms of Factory Act
14. Industry should monitor effluent quality, stack emissions and ambient air quality monthly/quarterly.
15. Whenever due to any accident or other unforeseen act or even, such emissions occur or is apprehended to occur in excess of standards laid down, such information shall be forthwith Reported to Board, concerned Police Station, office of Directorate of Health Services, Department of Explosives, Inspectorate of Factories and Local Body. In case of failure of pollution control equipments, the production process connected to it shall be stopped.
16. The applicant shall provide an alternate electric power source sufficient to operate all pollution control facilities installed to maintain compliance with the terms and conditions of the consent. In the absence, the applicant shall stop, reduce or otherwise, control production to abide by terms and conditions of this consent.
17. The industry shall recycle/reprocess/reuse/recover Hazardous Waste as per the provision contain in the Hazardous and Other Wastes (M & TM) Rules 2016, which can be recycled /processed /reused /recovered and only waste which has to be incinerated shall go to incineration and waste which can be used for land filling and cannot be recycled/reprocessed etc. should go for that purpose, in order to reduce load on incineration and landfill site/environment.
18. An inspection book shall be opened and made available to the Board's officers during their visit to the applicant.
19. Industry shall strictly comply with the Water (P&CP) Act, 1974, Air (P&CP) Act, 1981 and Environmental Protection Act, 1986 and industry specific standard under EP Rules 1986 which are available on MPCB website (www.mpcb.gov.in).
20. Separate drainage system shall be provided for collection of trade and sewage effluents. Terminal manholes shall be provided at the end of the collection system with arrangement for measuring the flow. No effluent shall be admitted in the pipes/sewers downstream of the terminal manholes. No effluent shall find its way other than in designed and provided collection system.
21. Neither storm water nor discharge from other premises shall be allowed to mix with the effluents from the factory.
22. The industry should not cause any nuisance in surrounding area.
23. The industry shall take adequate measures for control of noise levels from its own sources within the premises so as to maintain ambient air quality standard in respect of noise to less than 75 dB (A) during day time and 70 dB (A) during night time. Day time is reckoned in between 6 a.m. and 10 p.m. and night time is reckoned between 10 p.m. and 6 a.m.
24. The industry shall create the Environmental Cell by appointing an Environmental Engineer, Chemist and Agriculture expert for looking after day to day activities related to Environment and irrigation field where treated effluent is used for irrigation.

25. The applicant shall provide ports in the chimney/(s) and facilities such as ladder, platform etc. for monitoring the air emissions and the same shall be open for inspection to/and for use of the Board's Staff. The chimney(s) vents attached to various sources of emission shall be designated by numbers such as S-1, S-2, etc. and these shall be painted/ displayed to facilitate identification.
26. The industry should comply with the Hazardous and Other Wastes (M & TM) Rules, 2016 and submit the Annual Returns as per Rule 6(5) & 20(2) of Hazardous and Other Wastes (M & TM) Rules, 2016 for the preceding year April to March in Form-IV by 30th June of every year.
27. The applicant shall install a separate meter showing the consumption of energy for operation of domestic and industrial effluent treatment plants and air pollution control system. A register showing consumption of chemicals used for treatment shall be maintained.
28. The applicant shall bring minimum 33% of the available open land under green coverage/ plantation. The applicant shall submit a yearly statement by 30th September every year on available open plot area, number of trees surviving as on 31st March of the year and number of trees planted by September end.
29. The Board reserves its rights to review plans, specifications or other data relating to plant setup for the treatment of waterworks for the purification thereof & the system for the disposal of sewage or trade effluent or in connection with the grant of any consent conditions.
30. The firm shall submit to this office, the 30th day of September every year, the Environment Statement Report for the financial year ending 31st March in the prescribed FORM-V as per the provisions of Rule 14 of the Environment (Protection) (second Amendment) Rules, 1992.
31. The Applicant shall obtain necessary prior permission for providing additional control equipment with necessary specifications and operation thereof or alteration or replacement/alteration well before its life come to an end or erection of new pollution control equipment.
32. The Board reserves its rights to vary all or any of the condition in the consent, if due to any technological improvement or otherwise such variation (including the change of any control equipment, other in whole or in part is necessary).
33. The applicant shall provide facility for collection of environmental samples and samples of trade and sewage effluents, air emissions and hazardous waste to the Board staff at the terminal or designated points and shall pay to the Board for the services rendered in this behalf.

This certificate is digitally & electronically signed.

MAHARASHTRA POLLUTION CONTROL BOARD

Tel: 24010706/24010437
Fax: 24023516
Website: <http://mpcb.gov.in>
Email: cac-cell@mpcb.gov.in



Kalpataru Point, 2nd and
4th floor, Opp. Cine Planet
Cinema, Near Sion Circle,
Sion (E), Mumbai-400022

RED/L.S.I (R46)
No:- Format1.0/CAC/UAN
No.0000110738/CR/2303000156

Date: 02/03/2023

To,
Dighi Port Limited, (North Side)
Agardanda, Tal. Murud, Dist. Raigad.



Your Service is Our Duty

Sub: Part Consent to Operate for Operation of port (North Side)

- Ref:**
1. Environmental Clearance vide no. -10-8/2005: IA-III dtd. 30.09.2005 and Amendment and Corrigendum issued time to time
 2. Consent to Establish granted by the Board - Consent No. BO/JD (APC)/EIC No. Raigad-65/CE-Amendment/CC/CAC-2938-A dtd. 31.10.2013.
 3. Letter issued by MoEFCC for full project details on 06.02.2023.
 4. Minutes of CAC meeting dtd. 09.02.2023.

Your application No.MPCB-CONSENT-0000110738 Dated 15.03.2021

For: grant of Consent to Operate under Section 26 of the Water (Prevention & Control of Pollution) Act, 1974 & under Section 21 of the Air (Prevention & Control of Pollution) Act, 1981 and Authorization under Rule 6 of the Hazardous & Other Wastes (Management & Transboundary Movement) Rules 2016 is considered and the consent is hereby granted subject to the following terms and conditions and as detailed in the schedule I, II, III & IV annexed to this order:

1. **The consent to renewal is granted for a period up to 30/06/2024**
2. **The capital investment of the project is Rs.334.01 Crs. (As per C.A Certificate submitted by industry)**
3. **Consent is valid for handling of:**

Sr No	Product	Maximum Quantity	UOM
Products			
1	Port activities at Agardanda (North Side), Phase-I having 2 no.s of Jetties/Berths (Multi Purpose Births) and Facilities for storage and handling of Dry & liquid cargos.	0	--NA--

4. **Conditions under Water (P&CP), 1974 Act for discharge of effluent:**

Sr No	Description	Permitted (in CMD)	Standards to	Disposal Path
1.	Trade effluent	0	As per Schedule-I	Not Applicable
2.	Domestic effluent	135	As per Schedule-I	On land for irrigation.

5. **Conditions under Air (P& CP) Act, 1981 for air emissions:**

Sr No.	Stack No.	Description of stack / source	Number of Stack	Standards to be achieved
1	1	350 KVA DG set	1	As per Schedule -II
2	1	1500 KVA DG set	1	As per Schedule -II

6. **Non-Hazardous Wastes:**

Sr No	Type of Waste	Quantity	UoM	Treatment	Disposal
1	Municipal Solid waste	500	Kg/M	Collection	Disposal as per Solid Waste Management Rule, 2016 and amendments thereof

7. **Conditions under Hazardous & Other Wastes (M & T M) Rules 2016 for treatment and disposal of hazardous waste:**

Sr No	Category No./ Type	Quantity	UoM	Treatment	Disposal
1	5.1 Used or spent oil	7	MT	By sale to authorized re-processors	By sale to authorized re processors

8. The Board reserves the right to review, amend, suspend, revoke this consent and the same shall be binding on the industry.
9. This consent should not be construed as exemption from obtaining necessary NOC/ permission from any other Government authorities.
10. PP shall not take any effective steps for expansion and for balance work as per previous EC till obtain valid EC from competent authority.
11. This consent is issued pursuant to the decision of the Consent Appraisal Committee Meeting held on 09.02.2023.
12. This Consent is issued subject to an order passed or may be passed by Hon'ble Court.
13. The applicant shall comply with the conditions of the Environmental Clearance granted vide letter No. -10-8/2005: IA-III dtd. 30.09.2005 and Amendment and Corrigendum issued time to time.
14. PP shall operate pollution control system scientifically to achieve the consented norms.
15. Industry shall submit/Extend BG of Rs. 25 lakh for compliance of consent condition and O & M of pollution control system.
16. This consent is issued as per clarification Letter issued by MoEFCC for full project details on 06.02.2023.

17. The applicant shall make an application for renewal of consent 60 days prior to date of expiry of the consent. (Operate/Renewal)
- . This consent is issued as per communication letter dated 03/11/2022 which is approved by competent authority of the board.


Received Consent fee of -

Sr.No	Amount(Rs.)	Transaction/DR.No.	Date	Transaction Type
1	2004060.00	MPCB-DR-5088	21/03/2021	RTGS

Balance amount of Rs. 1113340 will be considered at the time of next renewal of consent.

Copy to:

1. Regional Officer, MPCB, Raigad and Sub-Regional Officer, MPCB, Raigad II
 - They are directed to ensure the compliance of the consent conditions.
 - They are directed to verify the capital investment and audited balance sheet of full project (North & South side) and submit the report.
2. Chief Accounts Officer, MPCB, Sion, Mumbai
3. CC/CAC Desk for record & website updation purposes.



SCHEDULE-I

Terms & conditions for compliance of Water Pollution Control:

1. A] Generation - As per your application the treated effluent generation is Nil.
B] Treatment - NA
C] Disposal - NA
2. A] As per your application, you have provided Sewage Treatment Plant of designed capacity 135 CMD for the treatment of 135 CMD of sewage.
B] The Applicant shall operate the sewage treatment system to treat the sewage so as to achieve the following standards.

Sr.No	Parameters	Standards (mg/l)	
1	Suspended Solids	Not to exceed	50
2	BOD 3 days 27°C	Not to exceed	30
3	COD	Not to exceed	100

- C] The treated sewage shall be recycled for secondary purposes to the maximum extent and remaining shall be discharged on land for gardening within premise after confirming above standards. In no case, sewage shall find its way for gardening / outside factory premises.
3. The Board reserves its rights to review plans, specifications or other data relating to plant setup for the treatment of waterworks for the purification there of & the system for the disposal of sewage or trade effluent or in connection with the grant of any consent conditions. The Applicant shall obtain prior consent of the Board to take steps to establish the unit or establish any treatment and disposal system or an extension or addition thereto.
4. The industry shall ensure replacement of pollution control system or its parts after expiry of its expected life as defined by manufacturer so as to ensure the compliance of standards and safety of the operation thereof.
5. The Applicant shall comply with the provisions of the Water (Prevention & Control of Pollution) Act, 1974 and as amended, by installing water meters and other provisions as contained in the said act:

Sr. No.	Purpose for water consumed	Water consumption quantity (CMD)
1.	Industrial Cooling, spraying in mine pits or boiler feed	0.00
2.	Domestic purpose	150.00
3.	Processing whereby water gets polluted & pollutants are easily biodegradable	0.00
4.	Processing whereby water gets polluted & pollutants are not easily biodegradable and are toxic	0.00
5.	Gardening	0

6. The Applicant shall provide Specific Water Pollution control system as per the conditions of EP Act, 1986 and rule made there under from time to time/ Environmental Clearance/ CREP guidelines.

SCHEDULE-II

Terms & conditions for compliance of Air Pollution Control:

- As per your application, you have provided the Air pollution control (APC) system and erected following stack (s) to observe the following fuel pattern:

Stack No.	Source	APC System provided/proposed	Stack Height(in mtr)	Type of Fuel	Sulphur Content(in %)	Pollutant	Standard
1	350 KVA DG set	Acoustic Enclosure	6.00	Diesel (HSD) 60 Ltr/Hr	1	SO ₂	28.8 Kg/Day
1	1500 KVA DG set	Acoustic Enclosure	6.00	Diesel (HSD) 170 Ltr/Hr	1	SO ₂	81.6 Kg/Day

- The Applicant shall provide Specific Air Pollution control equipments as per the conditions of EP Act, 1986 and rule made there under from time to time/ Environmental Clearance / CREP guidelines.
- The Applicant shall obtain necessary prior permission for providing additional control equipment with necessary specifications and operation thereof or alteration or replacement/alteration well before its life come to an end or erection of new pollution control equipment.
- The Board reserves its rights to vary all or any of the condition in the consent, if due to any technological improvement or otherwise such variation (including the change of any control equipment, other in whole or in part is necessary).

SCHEDULE-III

Details of Bank Guarantees:

Sr. No	Consent (C2E/C2O/C2R)	Amt of BG Imposed	Submission Period	Purpose of BG	Compliance Period	Validity Date
1	C to O	25 lakh	Submit in 15 days	For compliance of consent conditions and O & M of PCS.	30.06.2024	31.12.2024

BG Forfeiture History

Srno.	Consent (C2E/C2O/C2R)	Amount of BG imposed	Submission Period	Purpose of BG	Amount of BG Forfeiture	Reason of BG Forfeiture
NA						

BG Return details

Srno.	Consent (C2E/C2O/C2R)	BG imposed	Purpose of BG	Amount of BG Returned
NA				

SCHEDULE-IV

General Conditions:

- The Energy source for lighting purpose shall preferably be LED based

2. The PP shall harvest rainwater from roof tops of the buildings and storm water drains to recharge the ground water and utilize the same for different industrial applications within the plant
3. Conditions for D.G. Set
 - a) Noise from the D.G. Set should be controlled by providing an acoustic enclosure or by treating the room acoustically.
 - b) Industry should provide acoustic enclosure for control of noise. The acoustic enclosure/ acoustic treatment of the room should be designed for minimum 25 dB (A) insertion loss or for meeting the ambient noise standards, whichever is on higher side. A suitable exhaust muffler with insertion loss of 25 dB (A) shall also be provided. The measurement of insertion loss will be done at different points at 0.5 meters from acoustic enclosure/room and then average.
 - c) Industry should make efforts to bring down noise level due to DG set, outside industrial premises, within ambient noise requirements by proper siting and control measures.
 - d) Installation of DG Set must be strictly in compliance with recommendations of DG Set manufacturer.
 - e) A proper routine and preventive maintenance procedure for DG set should be set and followed in consultation with the DG manufacturer which would help to prevent noise levels of DG set from deteriorating with use.
 - f) D.G. Set shall be operated only in case of power failure.
 - g) The applicant should not cause any nuisance in the surrounding area due to operation of D.G. Set.
 - h) The applicant shall comply with the notification of MoEFCC, India on Environment (Protection) second Amendment Rules vide GSR 371(E) dated 17.05.2002 and its amendments regarding noise limit for generator sets run with diesel.
4. The applicant shall maintain good housekeeping.
5. The non-hazardous solid waste arising in the factory premises, sweepings, etc. be disposed of scientifically so as not to cause any nuisance / pollution. The applicant shall take necessary permissions from civic authorities for disposal of solid waste.
6. The applicant shall not change or alter the quantity, quality, the rate of discharge, temperature or the mode of the effluent/emissions or hazardous wastes or control equipments provided for without previous written permission of the Board. The industry will not carry out any activity, for which this consent has not been granted/without prior consent of the Board.
7. The Board reserves the right to review, amend, suspend, revoke this consent and the same shall be binding upon you.
8. The industry shall submit quarterly statement in respect of industries obligation towards consent and pollution control compliance's duly supported with documentary evidences (format can downloaded from MPCB official site).
9. The industry shall submit official e-mail address and any change will be duly informed to the MPCB.
10. The industry shall achieve the National Ambient Air Quality standards prescribed vide Government of India, Notification No. B-29016/20/90/PCI-L dated. 18.11.2009 as amended.
11. This consent should not be construed as exemption from obtaining necessary NOC/ permission from any other Government authorities.
12. The industry shall ensure replacement of pollution control system or its parts after expiry of its expected life as defined by manufacturer so as to ensure the compliance of standards and safety of the operation thereof.
13. You shall operate OCEMS installed for source emission round 'O' clock and transmit data online to CPCB and MPCB server. You shall also monitor effluent quality, stack emissions and ambient air quality monthly/quarterly. You shall conduct Dioxin Furan monitoring by third party NABL Accredited agency once in year and submit report to Sub Regional Officer.

14. You shall ensure collection, and segregation of BMW regularly to treat and dispose Off within 48 hrs from generation.
15. Whenever due to any accident or other unforeseen act or even, such emissions occur or is apprehended to occur in excess of standards laid down, such information shall be forthwith Reported to Board, concerned Police Station, office of Directorate of Health Services, Department of Explosives, Inspectorate of Factories and Local Body. In case of failure of pollution control equipments, the production process connected to it shall be stopped.
16. The applicant shall provide an alternate electric power source sufficient to operate all pollution control facilities installed to maintain compliance with the terms and conditions of the consent. In the absence, the applicant shall stop, reduce or otherwise, control production to abide by terms and conditions of this consent.
17. The industry shall recycle/reprocess/reuse/recover Hazardous Waste as per the provision contain in the Hazardous and Other Wastes (M & TM) Rules 2016, which can be recycled /processed /reused /recovered and only waste which has to be incinerated shall go to incineration and waste which can be used for land filling and cannot be recycled/reprocessed etc. should go for that purpose, in order to reduce load on incineration and landfill site/environment.
18. An inspection book shall be opened and made available to the Board's officers during their visit to the applicant.
19. You shall not Rent, Lend, Sell, Transfer or Close Down the facility or otherwise transport the Bio Medical waste for any other purpose without obtaining prior written permission of the MPC Board.
20. Separate drainage system shall be provided for collection of trade and sewage effluents. Terminal manholes shall be provided at the end of the collection system with arrangement for measuring the flow. No effluent shall be admitted in the pipes/sewers downstream of the terminal manholes. No effluent shall find its way other than in designed and provided collection system.
21. Neither storm water nor discharge from other premises shall be allowed to mix with the effluents from the factory.
22. The industry should not cause any nuisance in surrounding area.
23. The industry shall take adequate measures for control of noise levels from its own sources within the premises so as to maintain ambient air quality standard in respect of noise to less than 75 dB (A) during day time and 70 dB (A) during night time. Day time is reckoned in between 6 a.m. and 10 p.m. and night time is reckoned between 10 p.m. and 6 a.m.
24. You shall ensure that fugitive emissions from the activity are controlled so as to maintain clean and safe environment in and around the facility premises.
25. The applicant shall provide ports in the chimney/(s) and facilities such as ladder, platform etc. for monitoring the air emissions and the same shall be open for inspection to/and for use of the Board's Staff. The chimney(s) vents attached to various sources of emission shall be designated by numbers such as S-1, S-2, etc. and these shall be painted/ displayed to facilitate identification.
26. The Board reserves its rights to review plans, specifications or other data relating to plant setup for the treatment of waterworks for the purification thereof & the system for the disposal of sewage or trade effluent or in connection with the grant of any consent conditions. The Applicant shall obtain prior consent of the Board to take steps to establish the unit or establish any treatment and disposal system or an extension or addition thereto

27. The applicant shall install a separate meter showing the consumption of energy for operation of domestic and industrial effluent treatment plants and air pollution control system. A register showing consumption of chemicals used for treatment shall be maintained.
28. The applicant shall bring minimum 33% of the available open land under green coverage/ plantation. The applicant shall submit a yearly statement by 30th September every year on available open plot area, number of trees surviving as on 31st March of the year and number of trees planted by September end.
29. The Board reserves its rights to review plans, specifications or other data relating to plant setup for the treatment of waterworks for the purification thereof & the system for the disposal of sewage or trade effluent or in connection with the grant of any consent conditions.
30. The firm shall submit to this office, the 30th day of September every year, the Environment Statement Report for the financial year ending 31st March in the prescribed FORM-V as per the provisions of Rule 14 of the Environment (Protection) (second Amendment) Rules, 1992.
31. You should monitor effluent quality, stack emissions and ambient air quality monthly/quarterly. You shall conduct Dioxin Furan monitoring by third party NABL Accredited agency once in every year and submit report to Sub Regional Officer.
32. The Board reserves its rights to vary all or any of the condition in the consent, if due to any technological improvement or otherwise such variation (including the change of any control equipment, other in whole or in part is necessary).
33. The applicant shall provide facility for collection of environmental samples and samples of trade and sewage effluents, air emissions and hazardous waste to the Board staff at the terminal or designated points and shall pay to the Board for the services rendered in this behalf.
34. You shall obtain necessary prior permission for providing additional control equipment with necessary specifications and operation thereof or alteration or shall ensure replacement of pollution control system or its parts after expiry of its expected life as defined by manufacturer so as to ensure the compliance of standards and safety of the operation thereof.
35. You shall strictly comply with the Water (P&CP) Act, 1974, Air (P&CP) Act, 1981 and Environmental Protection Act, 1986 and industry specific standard under EP Rules 1986 which are available on MPCB website (www.mpcb.gov.in).
36. You shall create the Environmental Cell by appointing an Environmental Engineer and Chemist for looking after day-to-day activities related to compliance of CCA.
37. You should comply with the Hazardous and Other Wastes (M & TM) Rules, 2016 , Bio Medical Waste Management Rules,2016 and submit the Annual Returns as per Rule 6(5) & 20(2) of Hazardous and Other Wastes (M & TM) Rules, 2016 for the preceding year in Form-IV by 30th June of every year
38. You should comply with the Hazardous and Other Wastes (M & TM) Rules, 2016 , Bio Medical Waste Management Rules,2016 and submit the Annual Returns as per Rule 6(5) & 20(2) of Hazardous and Other Wastes (M & TM) Rules, 2016 for the preceding year in Form-IV by 30th June of every year

This certificate is digitally & electronically signed.

MAHARASHTRA POLLUTION CONTROL BOARD

Tel: 24010706/24010437
Fax: 24023516
Website: <http://mpcb.gov.in>
Email: cac-cell@mpcb.gov.in



Kalpataru Point, 2nd and
4th floor, Opp. Cine Planet
Cinema, Near Sion Circle,
Sion (E), Mumbai-400022

RED/L.S.I (R1)
No:- Format1.0/CAC/UAN
No.0000149239/CE/2212001895

Date: 26/12/2022

To,
Dighi Port Limited,(South side) Village - Dighi,
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.



Your Service is Our Duty

Sub: Consent to Establish for storage and distribution of non-Classified liquid Cargo of 20000 KL Capacity.

Ref: 1. Renewal of consent granted by the Board vide no. Consent No. BO/JD (APC)/EIC No. RD-2512-13/O/CC/CAC-2933 dtd. 08.04.2013
2. Minutes of CAC Meeting dtd. 02.12.2022.

Your application No.MPCB-CONSENT-0000149239 Dated 27.09.2022

For: grant of Consent to Establish under Section 25 of the Water (Prevention & Control of Pollution) Act, 1974 & under Section 21 of the Air (Prevention & Control of Pollution) Act, 1981 and Authorization under Rule 6 of the Hazardous & Other Wastes (Management & Transboundary Movement) Rules 2016 is considered and the consent is hereby granted subject to the following terms and conditions and as detailed in the schedule I, II, III & IV annexed to this order:

- The consent to establish is granted for a period up to commissioning of the unit or up to 5 year whichever is earlier.**
- The capital investment of the project is Rs.56 Crs. (As per C.A Certificate submitted by industry Existing CI is-Rs.1848 Crs)**
- Consent is valid for the manufacture of:**

Sr No	Chemical Name	Tank Capacity	No. of Tanks	Type	MOC	Total Handling	UOM
1	Non classified liquid	20000	5	6 Cone Roofed Tank M	Carbon Steel	20000	KLtr.

- Conditions under Water (P&CP), 1974 Act for discharge of effluent:**

Sr No	Description	Permitted (in CMD)	Standards to	Disposal Path
1.	Trade effluent	0	As per Schedule-I	Not Applicable
2.	Domestic effluent	2.5	As per Schedule-I	On land for gardening.

5. **Conditions under Air (P& CP) Act, 1981 for air emissions:**

Sr No.	Stack No.	Description of stack / source	Number of Stack	Standards to be achieved
1	1 To 3	DG Set- 750 KVA X 3 No.	3	As per Schedule -II

6. **Non-Hazardous Wastes:**

Sr No	Type of Waste	Quantity	UoM	Treatment	Disposal
1	Municipal Solid Waste	2	Kg/Day	NA	Local Body

7. **Conditions under Hazardous & Other Wastes (M & T M) Rules 2016 for treatment and disposal of hazardous waste:**

Sr No	Category No./ Type	Quantity	UoM	Treatment	Disposal
1	5.1 Used or spent oil	150	Ltr/A	Recycle	By sale to authorized re-processors
2	2.2 Sludge containing oil	30	M3/Anum	Incineration/ Other	CHWTSDF / authorized Co-processors

8. The Board reserves the right to review, amend, suspend, revoke this consent and the same shall be binding on the industry.
 9. This consent should not be construed as exemption from obtaining necessary NOC/ permission from any other Government authorities.
 10. This consent is issued pursuant to the decision of the Consent Appraisal Committee Meeting held on 02.12.2022.
 11. This Consent is issued subject to an order passed or may be passed by Hon'able Court.
 12. The applicant shall comply with the conditions of the Environmental Clearance granted vide letter No. No. 10-8/2005-IA-III dtd. 30.09.2005 . Amended and Corrigendum issued thereof.
 13. PP shall not do any activity which attracts Environmental Clearance.
 14. PP shall obtain clarification in respect of CRZ clearance from competent authority before starting actual work
 15. PP shall submit BG of Rs. 25 lakh for compliance of consent conditions.
 16. The applicant shall obtain Consent to Operate from Maharashtra Pollution Control Board before actual commencement of the Unit/Activity. (Establish)
- . This consent is issued as per communication letter dated 03/11/2022 which is approved by competent authority of the board.

Received Consent fee of -

Sr.No	Amount(Rs.)	Transaction/DR.No.	Date	Transaction Type
1	100000.00	MPCB-DR-14801	10/10/2022	NEFT



Copy to:

1. Regional Officer, MPCB, Raigad and Sub-Regional Officer, MPCB, Mahad
- They are directed to ensure the compliance of the consent conditions.
2. Chief Accounts Officer, MPCB, Sion, Mumbai
3. CC/CAC Desk for record & website updation purposes.



SCHEDULE-I

Terms & conditions for compliance of Water Pollution Control:

1. A] Generation - Nil
B] Treatment - NA
C] Disposal - NA
2. A] As per your application, you have provided 15 KL STP and sewage generated from expansion activity will be treated in same and treated sewage will used on land for gardening.

B] Industry shall comply prescribed standards & disposal path as prescribed at Sr. No. 1 B & C of schedule I.
3. The Board reserves its rights to review plans, specifications or other data relating to plant setup for the treatment of waterworks for the purification there of & the system for the disposal of sewage or trade effluent or in connection with the grant of any consent conditions. The Applicant shall obtain prior consent of the Board to take steps to establish the unit or establish any treatment and disposal system or an extension or addition thereto.
4. The industry shall ensure replacement of pollution control system or its parts after expiry of its expected life as defined by manufacturer so as to ensure the compliance of standards and safety of the operation thereof.
5. The Applicant shall comply with the provisions of the Water (Prevention & Control of Pollution) Act, 1974 and as amended, by installing water meters and other provisions as contained in the said act:

Sr. No.	Purpose for water consumed	Water consumption quantity (CMD)
1.	Industrial Cooling, spraying in mine pits or boiler feed	0.00
2.	Domestic purpose	3.00
3.	Processing whereby water gets polluted & pollutants are easily biodegradable	0.00
4.	Processing whereby water gets polluted & pollutants are not easily biodegradable and are toxic	0.00
5.	Gardening	0

6. The Applicant shall provide Specific Water Pollution control system as per the conditions of EP Act, 1986 and rule made there under from time to time/ Environmental Clearance/ CREP guidelines.

SCHEDULE-II

Terms & conditions for compliance of Air Pollution Control:

1. As per your application, you have proposed to provide the Air pollution control (APC) system and also to erect following stack (s) to observe the following fuel pattern:

Stack No.	Source	APC System provided/proposed	Stack Height(in mtr)	Type of Fuel	Sulphur Content(in %)	Pollutant	Standard
1 to 3	DG Set-750 KVA X 3 No	Acoustic Enclosure	6.00	Diesel 120 Ltr/Hr	1	SO ₂	57.6 Kg/Day

2. The Applicant shall provide Specific Air Pollution control equipments as per the conditions of EP Act, 1986 and rule made there under from time to time/ Environmental Clearance / CREP guidelines.
3. Industry shall obtain permission from Petroleum & Explosives Safety Organization (PESO) for handling Petroleum Products.
4. Industry shall use vapour balancing truck/wagon for transportation of Petroleum Products.
5. Truck/Wagon filling bays shall be equipped with vapour collection & treatment system.
6. The project authority shall strictly comply with the provision made in manufacture, storage and import of Hazardous chemicals rule, 1989 as amended in 2000 and the Public Liability Insurance act for handling of hazardous chemicals etc. Necessary approvals from Chief controller of explosives, PESO and other authorities must be obtained before commissioning of project. Requisite onsite and offsite disaster management plan shall be prepared and implemented.
7. Standards for Emissions of VOC pollutants:

Sr.no	Petrochemical process/ compounds	Maximum emission limit (mg/ Nm³) dry basis
1.	MA, PA, Phenol	20
2.	Ethyl benzene (EB), Styrene, Toulene, Xylene, Aromatics, EG, PG	100
3.	Non-methane HC (paraffin), Acetone, olefins.	150

8. The Applicant shall obtain necessary prior permission for providing additional control equipment with necessary specifications and operation thereof or alteration or replacement/alteration well before its life come to an end or erection of new pollution control equipment.
9. The Board reserves its rights to vary all or any of the condition in the consent, if due to any technological improvement or otherwise such variation (including the change of any control equipment, other in whole or in part is necessary).

SCHEDULE-III

Details of Bank Guarantees:

Sr. No	Consent (C2E/ C2O /C2R)	Amt of BG Imposed	Submission Period	Purpose of BG	Compliance Period	Validity Date
1	C to E	25 lakh	Submit in 15 days	For compliance of consent conditions	COU	Up to 1st Operate

BG Forfeiture History

Srno.	Consent (C2E/C2O/C2R)	Amount of BG imposed	Submission Period	Purpose of BG	Amount of BG Forfeiture	Reason of BG Forfeiture
NA						

BG Return details

Srno.	Consent (C2E/C2O/C2R)	BG imposed	Purpose of BG	Amount of BG Returned
NA				

SCHEDULE-IV

General Conditions:

1. The Energy source for lighting purpose shall preferably be LED based
2. The PP shall harvest rainwater from roof tops of the buildings and storm water drains to recharge the ground water and utilize the same for different industrial applications within the plant
3. Conditions for D.G. Set
 - a) Noise from the D.G. Set should be controlled by providing an acoustic enclosure or by treating the room acoustically.
 - b) Industry should provide acoustic enclosure for control of noise. The acoustic enclosure/ acoustic treatment of the room should be designed for minimum 25 dB (A) insertion loss or for meeting the ambient noise standards, whichever is on higher side. A suitable exhaust muffler with insertion loss of 25 dB (A) shall also be provided. The measurement of insertion loss will be done at different points at 0.5 meters from acoustic enclosure/room and then average.
 - c) Industry should make efforts to bring down noise level due to DG set, outside industrial premises, within ambient noise requirements by proper siting and control measures.
 - d) Installation of DG Set must be strictly in compliance with recommendations of DG Set manufacturer.
 - e) A proper routine and preventive maintenance procedure for DG set should be set and followed in consultation with the DG manufacturer which would help to prevent noise levels of DG set from deteriorating with use.
 - f) D.G. Set shall be operated only in case of power failure.
 - g) The applicant should not cause any nuisance in the surrounding area due to operation of D.G. Set.
 - h) The applicant shall comply with the notification of MoEFCC, India on Environment (Protection) second Amendment Rules vide GSR 371(E) dated 17.05.2002 and its amendments regarding noise limit for generator sets run with diesel.
4. The applicant shall maintain good housekeeping.
5. The non-hazardous solid waste arising in the factory premises, sweepings, etc. be disposed of scientifically so as not to cause any nuisance / pollution. The applicant shall take necessary permissions from civic authorities for disposal of solid waste.
6. The applicant shall not change or alter the quantity, quality, the rate of discharge, temperature or the mode of the effluent/emissions or hazardous wastes or control equipments provided for without previous written permission of the Board. The industry will not carry out any activity, for which this consent has not been granted/without prior consent of the Board.
7. The industry shall ensure that fugitive emissions from the activity are controlled so as to maintain clean and safe environment in and around the factory premises.

8. The industry shall submit quarterly statement in respect of industries obligation towards consent and pollution control compliance's duly supported with documentary evidences (format can downloaded from MPCB official site).
9. The industry shall submit official e-mail address and any change will be duly informed to the MPCB.
10. The industry shall achieve the National Ambient Air Quality standards prescribed vide Government of India, Notification No. B-29016/20/90/PCI-L dated. 18.11.2009 as amended.
11. The Board reserves its rights to review plans, specifications or other data relating to plant setup for the treatment of waterworks for the purification thereof & the system for the disposal of sewage or trade effluent or in connection with the grant of any consent conditions. The Applicant shall obtain prior consent of the Board to take steps to establish the unit or establish any treatment and disposal system or an extension or addition thereto.
12. The industry shall ensure replacement of pollution control system or its parts after expiry of its expected life as defined by manufacturer so as to ensure the compliance of standards and safety of the operation thereof.
13. The PP shall provide personal protection equipment as per norms of Factory Act 1948
14. Industry should monitor effluent quality, stack emissions and ambient air quality monthly/quarterly.
15. Whenever due to any accident or other unforeseen act or even, such emissions occur or is apprehended to occur in excess of standards laid down, such information shall be forthwith Reported to Board, concerned Police Station, office of Directorate of Health Services, Department of Explosives, Inspectorate of Factories and Local Body. In case of failure of pollution control equipments, the production process connected to it shall be stopped.
16. The applicant shall provide an alternate electric power source sufficient to operate all pollution control facilities installed to maintain compliance with the terms and conditions of the consent. In the absence, the applicant shall stop, reduce or otherwise, control production to abide by terms and conditions of this consent.
17. The industry shall recycle/reprocess/reuse/recover Hazardous Waste as per the provision contain in the Hazardous and Other Wastes (M & TM) Rules 2016, which can be recycled /processed /reused /recovered and only waste which has to be incinerated shall go to incineration and waste which can be used for land filling and cannot be recycled/reprocessed etc. should go for that purpose, in order to reduce load on incineration and landfill site/environment.
18. An inspection book shall be opened and made available to the Board's officers during their visit to the applicant.
19. Industry shall strictly comply with the Water (P&CP) Act, 1974, Air (P&CP) Act, 1981 and Environmental Protection Act, 1986 and industry specific standard under EP Rules 1986 which are available on MPCB website (www.mpcb.gov.in).
20. Separate drainage system shall be provided for collection of trade and sewage effluents. Terminal manholes shall be provided at the end of the collection system with arrangement for measuring the flow. No effluent shall be admitted in the pipes/sewers downstream of the terminal manholes. No effluent shall find its way other than in designed and provided collection system.
21. Neither storm water nor discharge from other premises shall be allowed to mix with the effluents from the factory.
22. The industry should not cause any nuisance in surrounding area.

23. The industry shall take adequate measures for control of noise levels from its own sources within the premises so as to maintain ambient air quality standard in respect of noise to less than 75 dB (A) during day time and 70 dB (A) during night time. Day time is reckoned in between 6 a.m. and 10 p.m. and night time is reckoned between 10 p.m. and 6 a.m.
24. The industry shall create the Environmental Cell by appointing an Environmental Engineer, Chemist and Agriculture expert for looking after day to day activities related to Environment and irrigation field where treated effluent is used for irrigation.
25. The applicant shall provide ports in the chimney/(s) and facilities such as ladder, platform etc. for monitoring the air emissions and the same shall be open for inspection to/and for use of the Board's Staff. The chimney(s) vents attached to various sources of emission shall be designated by numbers such as S-1, S-2, etc. and these shall be painted/ displayed to facilitate identification.
26. The industry should comply with the Hazardous and Other Wastes (M & TM) Rules, 2016 and submit the Annual Returns as per Rule 6(5) & 20(2) of Hazardous and Other Wastes (M & TM) Rules, 2016 for the preceding year April to March in Form-IV by 30th June of every year.
27. The applicant shall install a separate meter showing the consumption of energy for operation of domestic and industrial effluent treatment plants and air pollution control system. A register showing consumption of chemicals used for treatment shall be maintained.
28. The applicant shall bring minimum 33% of the available open land under green coverage/ plantation. The applicant shall submit a yearly statement by 30th September every year on available open plot area, number of trees surviving as on 31st March of the year and number of trees planted by September end.
29. The Board reserves its rights to review plans, specifications or other data relating to plant setup for the treatment of waterworks for the purification thereof & the system for the disposal of sewage or trade effluent or in connection with the grant of any consent conditions.
30. The firm shall submit to this office, the 30th day of September every year, the Environment Statement Report for the financial year ending 31st March in the prescribed FORM-V as per the provisions of Rule 14 of the Environment (Protection) (second Amendment) Rules, 1992.
31. You shall obtain necessary prior permission for providing additional control equipment with necessary specifications and operation thereof or alteration or shall ensure replacement of pollution control system or its parts after expiry of its expected life as defined by manufacturer so as to ensure the compliance of standards and safety of the operation thereof.
32. The Board reserves its rights to vary all or any of the condition in the consent, if due to any technological improvement or otherwise such variation (including the change of any control equipment, other in whole or in part is necessary).

33. The applicant shall provide facility for collection of environmental samples and samples of trade and sewage effluents, air emissions and hazardous waste to the Board staff at the terminal or designated points and shall pay to the Board for the services rendered in this behalf.

This certificate is digitally & electronically signed.



ANNEXURE No. 3

**Details of Mock Drills at Dighi Port
during compliance period**

DIGHI PORT LIMITED

MOCK DRILL REPORT

Date	23/10/2023
Time	1100 Hrs.
Location	Liquid Terminal, Dighi
Type/Text of the Scenario	Fire Fighting at Liquid Terminal

INTRODUCTION:

- At around 1100 AM fire was observed at Liquid Tank. Mr. Sanjeet Kumar called emergency control room and tried to extinguish the fire with the help of fire extinguishers. However, fire was not controlled by extinguishers.
- The emergency control room immediately contacted fire and ambulance services to reach to Liquid Terminal.
- Area of liquid terminal was barricaded, and all the workmen were evacuated from the premises.
- Fire fighting team with the help of fire tender extinguished the fire.
- Survey was conducted by Fire Fighting team for property damage.

LOCATION (WITH PHOTOGRAPH): Sequence of events with photographs



MOCK DRILL REPORT

RESPONSE TIME:

	Description	Exact Time
1.	Fire has been observed by Mr. Sanjeet kumar at Liquid Terminal	1100AM
2.	Mr. Sanjeet kumar informed to Emergency control room	1102 AM
3.	Workmen were evacuated from work premise	1107 AM
4.	Emergency control room contacted Fire Fighting services team and Ambulance service and briefed about the situation and instructed to reach the location.	1104 AM
5.	Fire services and Ambulance service team reached the location	1110 AM
6.	Area has been cordoned off by Fire Fighting team	1114 AM

	Description	Exact Time
7.	Fire fighting team accessed the situation and source of fire and material handled at liquid terminal	1118 AM
8.	Fire fighters started operation of extinguishing of fire through fire tender	1118AM
9.	Fire has been controlled by Fire fighters	1138 AM
10.	Assessment of area by Fire fighting team	1140AM
11	Area handover to Liquid Operation team	1200PM

for close coordination, quick and safe emergency mitigation plan.	with all team carried out practically good.
---	---

Overall rating

- Marks from 95 to 100 - Excellent
- Marks from 90 to 95 - Very Good
- Marks below 90 - **Needs Improvement**

SUPPORTING STAFF:

- Drill Organized By : Fire Safety and Security Team
- Drill guided By : Mr. Vilas Shirke
- Exercise Performance Assessor : Arvind Singh Bedi
- Site incident controller : Mr. Arvind Singh Bedi
- Report prepared By : Mr. Vilas Shirke

DIGHI PORT LIMITED

MOCK DRILL REPORT

Date	15/12/2023
Time	1500 Hrs.
Location	Warehouse
Type/Text of the Scenario	Fire Fighting at Warehouse

INTRODUCTION:

- At around 1500 AM fire was observed at Warehouse. The mooring crew team called the emergency control room and tried to extinguish the fire with the help of fire extinguishers. However, the fire was not controlled by extinguishers.
- The emergency control room immediately contacted fire and ambulance services to reach to Warehouse.
- Area of liquid terminal was barricaded, and all the workmen were evacuated from the premises.
- Firefighting team with the help of fire tender extinguished the fire.
- A survey was conducted by Fire Fighting team for property damage.

LOCATION (WITH PHOTOGRAPH): SEQUENCE OF EVENTS WITH PHOTOGRAPHS



MOCK DRILL REPORT

RESPONSE TIME:

	Description	Exact Time
1.	Fire has been observed by Mooring crew team at Warehouse	1500AM
2.	Mooring crew team informed to Emergency control room	1502 AM
3.	Workmen were evacuated from work premise	1507 AM
4.	The emergency control room contacted Fire Fighting services team and Ambulance service and	1504 AM

DIGHI PORT LIMITED

MOCK DRILL REPORT

	briefed about the situation and instructed to reach the location.	
5.	Fire services and Ambulance service team reached the location	1510 AM
6.	Area has been cordoned off by Fire Fighting team	1514 AM
7.	Firefighting team accessed the situation and source of fire and material handled at Warehouse	1518 AM
8.	Fire fighters started operation of extinguishing of fire through fire tender	1518AM
9.	Fire has been controlled by Fire fighters	1538 AM
10.	Assessment of area by Firefighting team	1540AM
11	Area handover to Operation team	1400PM

for close coordination, quick and safe emergency mitigation plan.

with all team carried out practically good.

Overall rating

- Marks from 95 to 100 - Excellent
- Marks from 90 to 95 - Very Good
- Marks below 90 - **Needs Improvement**

SUPPORTING STAFF:

Drill Organized By : Fire Safety and Security Team
Drill guided By : Mr. Vilas Shirke
Exercise Performance Assessor : Mr. Arvind Singh Bedi
Site incident controller : Mr. Arvind Singh Bedi
Report prepared By : Mr. Vilas Shirke

DIGHI PORT LIMITED

MOCK DRILL REPORT

Date	11/01/2024
Time	1600 Hrs
Location	Liquid Terminal, Dighi
Type/Text of the Scenario	Medical Emergency at Liquid Terminal

INTRODUCTION:

1. At around 1600 AM Mr. Sanjeet Kumar workmen at Liquid terminal found unconscious during working in confined space .
2. Mr. Nikhil Wadekar immediately checked pulse and breath of Mr. Sanjeet Kumar and after confirmation of no pulse and breath, he started CPR.
3. One of the workmen immediately called emergency control room and asked for medical service.
4. Emergency control room contacted ambulance services to reach to location and briefed about situation.
5. Ambulance reached the location and shifted patient to hospital

LOCATION (WITH PHOTOGRAPH): SEQUENCE OF EVENTS WITH PHOTOGRAPHS



MOCK DRILL REPORT

RESPONSE TIME:

	Description	Exact Time
1.	Mr. Sanjeet Kumar at Liquid Terminal found unconscious	1600 PM
2.	Mr. Nikhil Wadekar checked IP for breath and pulses. He found IP breath and pulse is not working and started CPR	1602 PM
3.	Workmen informed to emergency control room	1603 PM
4.	The emergency control room contacted Ambulance service and briefed about the situation and instructed to reach the location.	1604 PM

DIGHI PORT LIMITED

MOCK DRILL REPORT

5.	Ambulance service team reached the location	1612 PM
6.	IP has been shifted to Hospital through ambulance	1115 PM

COMMUNICATION & ACTIONS:

Action By	Information To / Action By	Remarks
First Responder	Immediately informed to Security control room about the incident and made injured person comfortable	Good action
Site Security Controller	Assessed situation and called ambulance services	
Concern Department/ Area In-charge	Informed to POC, security, fire, medical and safety etc.	
Security and Safety Team	Safety and Security team reached at site. Safety and Security team timely reached at site.	
Corporate Affairs	NA	
HR/ Admin	NA	
OHC	OHC team response was quick. Ambulance reached incident location within specified time.	
Security Control Room	Security control room briefed about emergency and cleared traffic movement.	
Medical Team	Medical team shifted injured person to Dighi PHC very quickly	

COMMUNICATION TO MUTUAL AID GROUP

(IF REQUIRED, AS AND WHEN MUTUAL AID IS CALLED) - Not Required.

To	By Whom/ Media	Standard	Performance
M/s IMC		2 min. after receiving information of an emergency from Control Room	
M/s AGARWAL			

RESPONSE TIME PERFORMANCE OF ACTION

Agency	Standard Time	Performance	Rating (Max. 9/ Block)	
			+VE Marks	-VE Marks
Ambulance	1-2 Min	2 Min	9	
Safety and Security	4-5 Min	3 Min	9	

A. PERFORMANCE OF OHS & F SERVICES & RESCUE SERVICES

Performance	Performance	Rating (Max. 3 per Block)	
		+VE Marks	-VE Marks

DIGHI PORT LIMITED

MOCK DRILL REPORT

Turn out/ response time of OHC Team	OHC team & ambulance reached at site within benchmark of response time.	3	
Turn out/ response time of Safety and Security Team and in coordination with incident controller mobilisation of personnel and resources.	Response time of safety and Security team is in benchmark and well-coordinated with incident controller for mobilisation of personnel, resources, PPE's etc.	3	
Medical attention at the site	First aider provided first aid to injured person.	2	-1
Evacuation of injured person	Injured person was shifted to Dighi PHC within 9 minutes from incident	3	

A. PERFORMANCE OF SECURITY SERVICES

Performance	Performance Rating	Rating (Max. 3 per Block)	
		+VE Marks	-VE Marks
Turnout of Security	Security team reached within time and reported to incident controller.	3	
Performance of security guards	Gates were opened for easy evacuation of workforce.	3	
Security officer's command & control	Security officers restricted for the entry of unauthorized persons and restricted entry of vehicles to jetty.	3	
Area cordoned off	Carried out barricading of area nearby incident spot by security team.	2	-1
Prevent unwanted/ unauthorized entry into this area	Security officers restricted the entry of unauthorized persons / also ensured that vehicles can't be enter from gate also co-ordinated properly with incident controller.	3	
Closure of gates	Vehicle & man movement entry gates were closed by security guard.	3	
Providing security coverage at main gate and direction of concern person to the site.	Security guard was guided to emergency vehicle for scene.	3	

DIGHI PORT LIMITED

MOCK DRILL REPORT

B. PERFORMANCE OF OPERATION/ CONCERN DEPARTMENT

Performance	Performance Rating	Rating (Max. 3 per Block)	
		+VE Marks	-VE Marks
Stopping of operation / like critical operations first & on priority basis	All operations stopped by incident controller	3	
Emergency response of particular department at site	Response time of concern department found adequate.	2	<u>-1</u>
Support for evacuation of people at site and head count along with HR/ Admin	NA		
Availability and response of emergency kit / equipment / Other.	Emergency kit was immediately mobilized at the incident spot. Not used	2	-1
Audibility of the scenario on PA System by Persons	PA system was not available	-	-3

Observer @ site – Head – Security, Mr. Chandar Dev Sambyal

Observer @ site : Mr. Chandar Dev Sambyal – Head -HSE

Good Observations: -

The overall response time of an emergency response team of Medical, Safety and security team was good.

SCOPE OF IMPROVEMENTS:

Sr. No	Description	Corrective Action Planned / Taken	Responsibility
1	Ambulance van is not provided with adequate medical equipment.	Administration an safety team need to ensure adequate medical equipment in ambulance van.	Mr Shailesh Singh and Mr. Chandar Dev Sambyal
2	There was no public address system at jetty to alert and guide about level of an emergency and which aren't marked to safe exit route to reach out at assembly point.	Needs to be procured.	Mr Chandar Dev Sambyal
3	There was no display of an emergency escape route signage inside jetty area to guide workforce for quick evacuation to reach out nearest exit gates.	The emergency escape route plan will be prepared by taking assistance of operation and marine team for display signages.	Mr Chandar Dev Sambyal Mr. Marul Jiva Kani Capt. R. Raghav
11	The three-emergency exit gates are available in ISPS area those were kept temporary locking with aluminium strips.	Joint survey needs to be done with team Project and Engineering and security to explore how these exit gate can be used for safe evacuation by workforce.	Col. Chandar Dev Sambyal Mr. Gopal Ahirkar Capt. R. Raghav

DIGHI PORT LIMITED

MOCK DRILL REPORT

12	There shall be unified communication channel among incident controller, fire team, medical team and security in charge and operation team during any emergencies for close coordination, quick and safe emergency mitigation plan.	It is suggested to implement practice of unified communication channel. Today undersigned along with all team carried out practically good.	Col. Chandar Dev Sambyal
----	--	---	--------------------------

Overall rating

- Marks from 95 to 100 - Excellent
Marks from 90 to 95 - Very Good
Marks below 90 - **Needs Improvement**

SUPPORTING STAFF:

- Drill Organized By : Safety and Security Team
Drill guided By : Mr. Tejpal Singh
Exercise Performance Assessor : Col. Chandar Dev Sambyal
Site incident controller : Mr. Col. Chandar Dev Sambyal
Report prepared By : Mr. Tejpal Singh

DIGHI PORT LIMITED

MOCK DRILL REPORT

Date	15/2/2024
Time	1500 Hrs.
Location	Liquid Terminal, Dighi
Type/Text of the Scenario	Fire Fighting at Liquid Terminal

INTRODUCTION:

1. At around 1500 AM a fire was observed at Liquid Terminal. The Mr. Sanjeet Kumar called the emergency control room and tried to extinguish the fire with the help of fire extinguishers. However, the fire was not controlled by extinguishers.
2. The emergency control room immediately contacted fire and ambulance services to reach the Liquid Terminal.
3. Area of liquid terminal was barricaded, and all the workmen were evacuated from the premises.
4. Firefighting team with the help of fire tender extinguished the fire.
5. A survey was conducted by the Fire Fighting team for property damage.

LOCATION (WITH PHOTOGRAPH): SEQUENCE OF EVENTS WITH PHOTOGRAPHS



MOCK DRILL REPORT

RESPONSE TIME:

	Description	Exact Time
1.	Fire has been observed by Mooring crew team at Liquid Terminal	1500AM
2.	Mooring crew team informed to Emergency control room	1502 AM
3.	Workmen were evacuated from work premise	1507 AM
4.	The emergency control room contacted Fire Fighting services team and Ambulance service and	1504 AM

DIGHI PORT LIMITED

MOCK DRILL REPORT

	briefed about the situation and instructed to reach the location.	
5.	Fire services and Ambulance service team reached the location	1510 AM
6.	Area has been cordoned off by Fire Fighting team	1514 AM
7.	Firefighting team accessed the situation and source of fire and material handled at Liquid Terminal	1518 AM
8.	Fire fighters started operation of extinguishing of fire through fire tender	1518AM
9.	Fire has been controlled by Fire fighters	1538 AM
10.	Assessment of area by Firefighting team	1540AM
11	Area handover to Operation Liquid Terminal team	1400PM

for close coordination, quick and safe emergency mitigation plan.

with all team carried out practically good.

Overall rating

- Marks from 95 to 100 - Excellent
- Marks from 90 to 95 - Very Good
- Marks below 90 - **Needs Improvement**

SUPPORTING STAFF:

Drill Organized By : Fire Safety and Security Team

Drill guided By : Mr. Tejpal Singh

Exercise Performance Assessor : Col. Chandar Dev Sambyal

Site incident controller : Mr. Col. Chandar Dev Sambyal

Report prepared By : Mr. Tejpal Singh



ADANI PORTS & SPECIAL ECONOMIC ZONE LIMITED

MOCK DRILL REPORT

Date	:	07.03.2024
Time	:	15:30 pm
Location	:	Dighi Port - Birth No. 1
Type/Text of the Scenario	:	Worker working at Hopper installation work at Jetty Gate No. 1 area fell from height.

INTRODUCTION:

Hopper Installation work for dry cargo is in progress at Jetty Gate No. 1 by M/s Modtec. Worker of M/s Modtec got injured while working at height. Supervisor Mr. Prassana (Supervisor – M/s Modtec) have called Security Gate for immediate help and ambulance service. Immediately, Security Supervisor reached incident location with First Aider in Ambulance. First Aider checked pulse, breathe and injury of workmen and shifted workmen to PHC of Dighi.

LOCATION (WITH PHOTOGRAPH):



SEQUENCE OF EVENTS WITH PHOTOGRAPHS:



Ambulance reached at site after receiving call



First Aider checked pulse and breathe of Injured person

ADANI PORTS & SPECIAL ECONOMIC ZONE LIMITED

MOCK DRILL REPORT



Injured person has been made comfortable



Injured person shifted to ambulance



Injured person has been shifted to nearest PHC for further treatment



COO has briefed about the incident



ADANI PORTS & SPECIAL ECONOMIC ZONE LIMITED

MOCK DRILL REPORT

RESPONSE TIME:

#	Description	Exact Time
1.	First informer MR. Himalaya Gambas informed to Security Control room regarding emergency scenario.	: 15:30 pm
2.	Security Supervisor informed Ambulance services	: 15:30 pm
3.	Ambulance Siren blown by Driver and informed to POC.	: 15:31 AM
4.	First Aider with ambulance reached at site.	: 15:32 PM
5.	Safety and Security team reached at site	15:33 PM
6.	First Aider checked pulse and breathe of Injured person	: 15:33 AM
7.	Injured person shifted ambulance	15:35 AM
8.	Injured person shifted to Dighi PHC for further treatment	: 15:35AM
9.	Injured person reached at Dighi PHC	15:38PM
10.	Medical team at PHC started treatment of Injured person	: 15:39 PM
11.	Debriefing.	: 15:40 To 16:45 PM

COMMUNICATION & ACTIONS:

Action By	Information To / Action By	Remarks
First Responder	Immediately informed to Security control room about the incident and made injured person comfortable	Good action
Site Security Controller	Assessed situation and called ambulance services	
Concern Department/ Area In-charge	Informed to POC, security, fire, medical and safety etc.	
Security and Safety Team	Safety and Security team reached at site. Safety and Security team timely reached at site.	
Corporate Affairs	NA	
HR/ Admin	NA	
OHC	OHC team response was quick. Ambulance reached incident location within specified time.	
Security Control Room	Security control room briefed about emergency and cleared traffic movement.	
Medical Team	Medical team shifted injured person to Dighi PHC very quickly	

COMMUNICATION TO MUTUAL AID GROUP

(IF REQUIRED, AS AND WHEN MUTUAL AID IS CALLED) – Not Required.

To	By Whom/ Media	Standard	Performance
----	----------------	----------	-------------



ADANI PORTS & SPECIAL ECONOMIC ZONE LIMITED

MOCK DRILL REPORT

M/s IMC		2 min. after receiving information of an emergency from Control Room	
M/s AGARWAL			

RESPONSE TIME PERFORMANCE OF ACTION

Agency	Standard Time	Performance	Rating (Max. 9/ Block)	
			+VE Marks	-VE Marks
Ambulance	1-2 Min	2 Min	9	
Safety and Security	4-5 Min	3 Min	9	

A. PERFORMANCE OF OHS & F SERVICES & RESCUE SERVICES

Performance	Performance	Rating (Max. 3 per Block)	
		+VE Marks	-VE Marks
Turn out/ response time of OHC Team	OHC team & ambulance reached at site within benchmark of response time.	3	
Turn out/ response time of Safety and Security Team and in coordination with incident controller mobilisation of personnel and resources.	Response time of safety and Security team is in benchmark and well-coordinated with incident controller for mobilisation of personnel, resources, PPE's etc.	3	
Medical attention at the site	First aider provided first aid to injured person.	2	-1
Evacuation of injured person	Injured person was shifted to Dighi PHC within 9 minutes from incident	3	

B. PERFORMANCE OF SECURITY SERVICES

Performance	Performance Rating	Rating (Max. 3 per Block)	
		+VE Marks	-VE Marks
Turnout of Security	Security team reached within time and reported to incident controller.	3	
Performance of security guards	Gates were opened for easy evacuation of workforce.	3	
Security officer's command & control	Security officers restricted for the entry of unauthorized persons and	3	



ADANI PORTS & SPECIAL ECONOMIC ZONE LIMITED

MOCK DRILL REPORT

	restricted entry of vehicles to jetty.		
Area cordoned off	Carried out barricading of area nearby incident spot by security team.	2	-1
Prevent unwanted/ unauthorized entry into this area	Security officers restricted the entry of unauthorized persons / also ensured that vehicles can't be enter from gate also co-ordinated properly with incident controller.	3	
Closure of gates	Vehicle & man movement entry gates were closed by security guard.	3	
Providing security coverage at main gate and direction of concern person to the site.	Security guard was guided to emergency vehicle for scene.	3	

C. PERFORMANCE OF OPERATION/ CONCERN DEPARTMENT

Performance	Performance Rating	Rating (Max. 3 per Block)	
		+VE Marks	-VE Marks
Stopping of operation / like critical operations first & on priority basis	All operations stopped by incident controller	3	
Emergency response of particular department at site	Response time of concern department found adequate.	2	-1
Support for evacuation of people at site and head count along with HR/ Admin	NA		
Availability and response of emergency kit / equipment / Other.	Emergency kit was immediately mobilized at the incident spot. Not used	2	-1
Audibility of the scenario on PA System by Persons	PA system was not available	-	-3

Observer @ site – Head – Security, Mr. Chandar Dev Sambyal

Observer @ site : Mr. Chandar Dev Sambyal – Head -HSE

Good Observations: -

The overall response time of an emergency response team of Medical, Safety and security team was good.

SCOPE OF IMPROVEMENTS:



ADANI PORTS & SPECIAL ECONOMIC ZONE LIMITED

MOCK DRILL REPORT

Sr. No	Description	Corrective Action Planned / Taken	Responsibility
1	Ambulance van is not provided with adequate medical equipment.	Administration an safety team need to ensure adequate medical equipment in ambulance van.	Mr Shailesh Singh and Mr. Chandar Dev Sambyal
2	There was no public address system at jetty to alert and guide about level of an emergency and which aren't marked to safe exit route to reach out at assembly point.	Needs to be procured.	Mr Chandar Dev Sambyal
3	There was no display of an emergency escape route signage inside jetty area to guide workforce for quick evacuation to reach out nearest exit gates.	The emergency escape route plan will be prepared by taking assistance of operation and marine team for display signages.	Mr Chandar Dev Sambyal Mr. Marul Jiva Kani Capt. R. Raghav
11	The three-emergency exit gates are available in ISPS area those were kept temporary locking with aluminium strips.	Joint survey needs to be done with team Project and Engineering and security to explore how these exit gate can be used for safe evacuation by workforce.	Col. Chandar Dev Sambyal Mr. Gopal Ahirkar Capt. R. Raghav
12	There shall be unified communication channel among incident controller, fire team, medical team and security in charge and operation team during any emergencies for close coordination, quick and safe emergency mitigation plan.	It is suggested to implement practice of unified communication channel. Today undersigned along with all team carried out practically good.	Col. Chandar Dev Sambyal

Overall rating

- Marks from 95 to 100 - Excellent
- Marks from 90 to 95 - Very Good
- Marks below 90 - **Needs Improvement**

SUPPORTING STAFF:

- Drill Organized By : Safety and Security Team
- Drill guided By : Mr. Tejpal Singh
- Exercise Performance Assessor : Col. Arvind Singh Bedi
- Site incident controller : Mr. Col. Chandar Dev Sambyal
- Report prepared By : Mr. Tejpal Singh

ANNEXURE No. 4

**Details of firefighting infrastructure
provided at Dighi Port**

Fire Infrastructure provided at Dighi Port



Water hydrant line with fire tower and hose reel points installed at Jetty area. Regular mock drills on fire fighting are being conducted.

Fire Infrastructure provided at Dighi Port



2 Nos of Well-equipped fire tenders are in operation

Fire Infrastructure provided at Dighi Port



Fire Extinguisher are installed at various locations of Dighi Port for fire control

ANNEXURE No. 5

**NOC obtained from Central
Groundwater Authority (CGWA) for
withdrawal of Groundwater.**



भारत सरकार
जल शक्ति मंत्रालय
जल संसाधन, नदी विकास
और गंगा संरक्षण विभाग
केन्द्रीय भूमि जल प्राधिकरण
Government of India
Ministry of Jal Shakti
Department of Water Resources,
River Development & Ganga Rejuvenation
Central Ground Water Authority

(भूजल निकासी हेतु अनापत्ति प्रमाण पत्र)

NO OBJECTION CERTIFICATE (NOC) FOR GROUND WATER ABSTRACTION

Project Name:	Dighi Port Limited		
Project Address:	Dighi Port Limited, Village And Post- Dighi,, Taluka Shrivardhan, District- Raigad		
Village:	Dighi	Block:	Shrivardhan
District:	Raigad	State:	Maharashtra
Pin Code:			
Communication Address:	Dighi Port Limited, Village And Post - Dighi, Taluka - Shrivardhan, District - Raigad, Shrivardhan, Raigad, Maharashtra - 402402		
Address of CGWB Regional Office :	Central Ground Water Board Central Region, N.s. Building, Civil Lines, Nagpur, Maharashtra - 440001		

1. NOC No.:	CGWA/NOC/INF/ORIG/2021/14086											
2. Application No.:	21-4/6997/MH/INF/2021	3. Category: (GWRE 2020)	Safe									
4. Project Status:	Existing Project	5. NOC Type:	New									
6. Valid from:	20/12/2021	7. Valid up to:	19/12/2026									
8. Ground Water Abstraction Permitted:												
	Fresh Water		Saline Water	Dewatering		Total						
	m ³ /day	m ³ /year	m ³ /day	m ³ /year	m ³ /day	m ³ /year	m ³ /day	m ³ /year				
	90.00	32850.00										
9. Details of ground water abstraction /Dewatering structures												
	Total Existing No.:1						Total Proposed No.:1					
	DW	DCB	BW	TW	MP	MPu	DW	DCB	BW	TW	MP	MPu
Abstraction Structure*	0	0	1	0	0	0	0	0	1	0	0	0
*DW- Dug Well; DCB-Dug-cum-Bore Well; BW-Bore Well; TW-Tube Well; MP-Mine Pit;MPu-Mine Pumps												
10. Ground Water Abstraction/Restoration Charges paid (Rs.):							68580.00					
11. Number of Piezometers(Observation wells) to be constructed/ monitored & Monitoring mechanism.	No. of Piezometers						Monitoring Mechanism					
							Manual	DWLR**	DWLR With Telemetry			
**DWLR - Digital Water Level Recorder	1						0	1	0			

(Compliance Conditions given overleaf)

This is an auto generated document & need not to be signed.

18/11, जामनगर हाउस, मानसिंह रोड, नई दिल्ली - 110011 / 18/11, Jamnagar House, Mansingh Road, New Delhi-110011

Phone: (011) 23383561 Fax: 23382051, 23386743

Website: cgwa-noc.gov.in

पानी बचाये - जीवन बचाये
SAVE WATER - SAVE LIFE

Validity of this NOC shall be subject to compliance of the following conditions:

Mandatory conditions:

- 1) Installation of tamper proof digital water flow meter with telemetry on all the abstraction structure(s) shall be mandatory for all users seeking No Objection Certificate and intimation regarding their installation shall be communicated to the CGWA within 30 days of grant of No Objection Certificate.
- 2) Proponents shall mandatorily get water flow meter calibrated from an authorized agency once in a year.
- 3) Construction of purpose-built observation wells (piezometers) for ground water level monitoring shall be mandatory as per Section 14 of Guidelines. Water level data shall be made available to CGWA through web portal. Detailed guidelines for construction of piezometers are given in Annexure-II of the guidelines.
- 4) Proponents shall monitor quality of ground water from the abstraction structure(s) once in a year. Water samples from bore wells/ tube wells / dug wells shall be collected during April/May every year and analysed in NABL accredited laboratories for basic parameters (cations and anions), heavy metals, pesticides/ organic compounds etc. Water quality data shall be made available to CGWA through the web portal.
- 5) In case of mining projects, additional key wells shall be established in consultation with the Regional Director, CGWB for ground water level monitoring four (4) times a year (January, May, August and November) in core as well as buffer zones of the mine.
- 6) In case of mining project the firm shall submit water quality report of mine discharge/ seepage from Govt. approved/ NABL accredited lab.
- 7) The firm shall report compliance of the NOC conditions online in the website (www.cgwa-noc.gov.in) within one year from the date of issue of this NOC.
- 8) Industries abstracting ground water in excess of 100 m³/d shall undertake annual water audit through certified auditors and submit audit reports within three months of completion of the same to CGWA. All such industries shall be required to reduce their ground water use by at least 20% over the next three years through appropriate means.
- 9) Application for renewal can be submitted online from 90 days before the expiry of NOC. Ground water withdrawal, if any, after expiry of NOC shall be illegal & liable for legal action as per provisions of Environment (Protection) Act, 1986.
- 10) This NOC is subject to prevailing Central/State Government rules/laws/norms or Court orders related to construction of tube well/ground water abstraction structure / recharge or conservation structure/discharge of effluents or any such matter as applicable.

General conditions:

- 11) No additional ground water abstraction and/or de-watering structures shall be constructed for this purpose without prior approval of the Central Ground Water Authority (CGWA).
- 12) The proponent shall seek prior permission from CGWA for any increase in quantum of groundwater abstraction (more than that permitted in NOC for specific period).
- 13) Proponents shall install roof top rain water harvesting in the premise as per the existing building bye laws in the premise.
- 14) The project proponent shall take all necessary measures to prevent contamination of ground water in the premises failing which the firm shall be responsible for any consequences arising thereupon.
- 15) In case of industries that are likely to contaminate the ground water, no recharge measures shall be taken up by the firm inside the plant premises. The runoff generated from the rooftop shall be stored and put to beneficial use by the firm.
- 16) Wherever feasible, requirement of water for greenbelt (horticulture) shall be met from recycled / treated waste water.
- 17) Wherever the NOC is for abstraction of saline water and the existing wells (s) is /are yielding fresh water, the same shall be sealed and new tubewell(s) tapping saline water zone shall be constructed within 3 months of the issuance of NOC. The firm shall also ensure safe disposal of saline residue, if any.
- 18) Unexpected variations in inflow of ground water into the mine pit, if any, shall be reported to the concerned Regional Director, Central Ground Water Board.
- 19) In case of violation of any NOC conditions, the applicant shall be liable to pay the penalties as per Section 16 of Guidelines.
- 20) This NOC does not absolve the proponents of their obligation / requirement to obtain other statutory and administrative clearances from appropriate authorities.
- 21) The issue of this NOC does not imply that other statutory / administrative clearances shall be granted to the project by the concerned authorities. Such authorities would consider the project on merits and take decisions independently of the NOC.
- 22) In case of change of ownership, new owner of the industry will have to apply for incorporation of necessary changes in the No Objection Certificate with documentary proof within 60 days of taking over possession of the premises.
- 23) This NOC is being issued without any prejudice to the directions of the Hon'ble NGT/court orders in cases related to ground water or any other related matters.
- 24) Proponents, who have installed/constructed artificial recharge structures in compliance of the NOC granted to them previously and have availed rebate of upto 50% (fifty percent) in the ground water abstraction charges/ground water restoration charges, shall continue to regularly maintain artificial recharge structures.
- 25) Industries which are likely to cause ground water pollution e.g. Tanning, Slaughter Houses, Dye, Chemical/ Petrochemical, Coal washeries, pharmaceutical, other hazardous units etc. (as per CPCB list) need to undertake necessary well head protection measures to ensure prevention of ground water pollution as per Annexure III of the guidelines.
- 26) In case of new infrastructure projects having ground water abstraction of more than 20 m³/day, the firm/entity shall ensure implementation of dual water supply system in the projects.
- 27) In case of infrastructure projects, paved/parking area must be covered with interlocking/perforated tiles or other suitable measures to ensure groundwater infiltration/harvesting.
- 28) In case of coal and other base metal mining projects, the project proponent shall use the advance dewatering technology (by construction of series of dewatering abstraction structures) to avoid contamination of surface water.
- 29) The NOC issued is conditional subject to the conditions mentioned in the Public notice dated 27.01.2021 failing which penalty/EC/cancellation of NOC shall be imposed as the case may be.
- 30) This NOC is issued subject to the clearance of Expert Appraisal Committee (EAC) (if applicable).

(Non-compliance of the conditions mentioned above is likely to result in the cancellation of NOC and legal action against the proponent.)

ANNEXURE No. 6

**Electricity supply permission received
from Maharashtra State Electricity
Distribution Co. Ltd.**

b) If you want that, you shall complete the works yourself then, the following charges should be paid by you by D.D.

i) 1.3% S.C. on total estimate cost	Rs.	77,920/-
GST @ 18%	Rs.	14,026/-
ii) Fixed Service Connection Charges	Rs.	/-
iii) Security Deposit	Rs.	17,99,000/-
iv) Cost of stamp fee of the agreement form	Rs.	420/-
v) Processing Fee	Rs.	2,500/-
GST @ 18%	Rs.	450/-

Total Rs. 18,94,316/-

(Rs. Eighteen Lakh ninety four thousand three hundred sixteen only)

You are requested to pay the above amount by DD payable at Mumbai/Pen drawn in favour of M.S.E.D.Co.Ltd. in this office.

The Xerox copy of payment made may be submitted to this office and the concerned Division Office.

*** If your future Load Exceeds 7500KVA, in that condition, as per MERC Regulations & Distribution Circular of MSEDCL u/r at (6) above, you will have to opt for EHV Voltage Level as it is mandatory as per provisions of MSEDCL Cir.No.ED(Dist-II)/Guidelines/NoN SOP/25388 dt.11.09.2019.

4) TRANSFORMER: You will have to install your own transformer Sub-Station with transformer capacity of 750KVA T/F in view of your sanction load & your request letter. The Transformer to be utilized should be BIS marked, BEE Certified and as per IS 1180 (Part I): 2014.

a) POINT OF SUPPLY: Location of point of supply will be decided by the MSEDCL and will be binding on you

5) CONSUMER'S APPARATUS: As per condition No.13 of MSEDCL Ltd. condition of supply, you will have to provide the apparatus depending upon the load and KV.

6) METERING (H.T.):

a) You will have to provide 3 Nos. of Metering cubicle with 3CTs & 3PTs as per reference(5),

CT Ratio 25/5A VA Burden for CT's- 10VA, Class of Acc- 0.5S,

PTR $\frac{22000}{\sqrt{3}}$ /110V, VA Burden for PTs – 50VA Class of Acc-0.5

$\frac{\sqrt{3}}{\sqrt{3}}$

b) Meter will be provided by MSEDCL.

c) You will have to provide separate KWh meter for lighting load for Adm. Building / Residential colony for calculating electricity duty & applying correct tariff. You have to get tested sub-meters from Testing Division, Pen and declare the load for the specific purpose.

7) METERING (L.T.):

a) T.O.D. M.D. Meter - 1 No.

b) L.T. Current transformer class 0.5 accuracy - 3 Nos.

c) Molded case circuit breaker, 150A, 5KA - 1 No.

d) Outgoing terminal block - 1 No.

i) Residential Quarters ii) Rest House

iii) Water Pump of Colony iv) Colony St. lighting

v) Office Club vi) Office Lighting

Conti...3

- 7) RATED VOLTAGE:** The supply will be given to you on 22KV three phase 50 C/S.
- 8) CAPACITORS:** As per Condition No.30 (k) of MSEDCL's Conditions of supply, you will have to maintain power factor not less than 0.9 in order to maintain this required P.F. you will have to install tested capacitors of capacity **200 KVAR** Total AT YOUR COST FOR THIS LOAD SANCTION.
- 9) AGREEMENT:** You will have to execute the agreement with MSEDCL in prescribed form in presence of Superintending Engineer (PC), Pen after payment Rs. **18,94,316/-** as above and Test Report. The cost of agreement forms will be borne by you. You will have to bring company Seal/Rubber Stamp, Power of Attorney, a copy of MSEDCL's Resolution and point of supply drawing at the time of execution of agreement.
- 10) GENERATORS:** In case, you intend to install generator as standby unit, you will have to obtain the permission from our Head Office and Electrical Inspector.
- 11) TEST REPORT:** You will have to submit the test report for installation of equipment/machinery/capacitors along with the mention of capacitors and ELCB etc.. The test report from Manufacturer in respect of the transformer, CB and HT equipment etc. should also be submitted in duplicate.
- 12) GENERAL:** Electric supply will be governed by the rules and regulations of the MSEDCL as amended from time to time and Indian Electricity Act and Rules as applicable from time to time. You will have to get the entire installation approved by Electrical Inspector, a copy of which is required to be submitted to this office before commencement of supply.
- 13) G-7 FORM:** You will have to maintain the information regarding units consumed, maximum demand etc. on day-to-day basis in the form prescribed by the MSEDCL and make it available for inspection on demand. This form shall be handed over to MSEDCL's representative at the time of monthly meter reading.
- 14) M.D. LIMIT:** If you exceed sanctioned limit at any time, without prior permission, supply to your installation shall be liable for disconnection without any further notice from the MSEDCL and excess M.D. will be charged at higher rate as per MSEDCL's rule, and you will be liable to pay additional S.D. if M.D. exceeds three or more time in year as per condition 31(f)(I).
- 15) ACCEPTANCE:** Please arrange to submit your acceptance in writing for the above terms and conditions and to the terms and govt. order under reference.
- 16) UNAUTHORISED EXCEEDING LOAD:** Actual connected load in KW or MD in KVA should not be exceeded unless specific load release order received which is given after completion of MSEDCL's formalities i.e. prescribed application, payment and T.R. etc.
- 17) AUTHORISED SIGNATORIES OF CONSUMERS:** You should furnish to us the names, designation and specimen signatories of at least two authorized representatives duly certified by you, who shall be empowered by you, to sign H.T. meter readings, routine test of T.V. meter & installation etc.. Please note that at least one of the authorized representatives should be available for signature at all times.

Conti...4

18) HARMONIES CONTROL: You should ensure that the total harmonics generated and injected to M.S.E.D.CO.LTD. System by your load should not be more than 3% and the individual harmonic shall not be more than 1%. You will correct any default on your part within 3 months.

19) REMARKS: On completion of above formalities, further action for extending supply facility will be taken from our end subject to technical feasibility. Any objections should be removed at your cost & risk.

The above sanction is subject to condition that you have to submit relevant documents as per this office Letter No. 159 dt. 19.01.2022 before actual release of supply.

In case any clarification is required, you may contact this office.

Thanking you,

Yours faithfully

Superintending Engineer (PC)
PEN

Copy to:

- 1) The Executive Engineer, M.S.E.D.CO.LTD., Goregaon – This has ref. to letter No. 379 dt.10.02.2022
- 2) The Executive Engineer, M.S.E.D.CO.LTD., Testing Dn., Pen.
- 3) The Sr. Manager (F&A), M.S.E.D.CO.LTD., Pen.
- 4) The Dy. Ex. Engineer, M.S.E.D.CO.LTD, Shriwardhan
- 5) HT Billing /Ag. File/MF

Details

A] Estimated cost:	=Rs. 59,93,833/-
B] 1.3% S.C.	= Rs.77920/-+ GST – Rs.14026/-
D] Cost of Ag. Form	= Rs.420/-
E) S.D.	= Rs.17,99,000/-
F] Processing fees	= Rs.2500/- Plus GST – 450/-

ANNEXURE No. 7

Summary of Environment Monitoring during Compliance Period



ENVIRONMENTAL MONITORING REPORT ISSUED TO DIGHI PORT LIMITED

REPORT NO. : UT/ELS/REPORT/ADANI/DIGHI/EMR-02/2024
Period : November 2023 to April 2024
Issue No : 01
Revision No : 00
Prepared by : **ULTRA-TECH, Environmental Consultancy & Laboratory,**
Survey No. 93/A, Conformity Hissa No. 2, G. V. Brothers Building,
Bata Compound, Khopat, Thane (W) - 400 601 Maharashtra.

TABLE OF CONTENT

SR. NO.	PARTICULARS	PAGE NO.
1.	AMBIENT AIR QUALITY MONITORING	2 to 9
2.	AMBIENT NOISE LEVEL MONITORING	10 to 12
3.	DRINKING WATER	13 to 14
4.	GROUND WATER	15 to 16
5.	MARINE WATER QUALITY MONITORING & MARINE ECOSYSTEM MONITORING	17 to 22
6.	MARINE SEDIMENT QUALITY MONITORING	23 to 24
7.	D. G. SET STACK EMISSION MONITORING	25

1. AMBIENT AIR QUALITY MONITORING

Results of AAQM Near Office Area of South Bank Operations [Dighi Site] - Location Code: AM1

Sl. No.	Monitoring Month	Date of sampling	Sulphur Dioxide (SO ₂) [µg/m ³]	Oxides of Nitrogen (NO _x) [µg/m ³]	Respirable Particulate Matter (PM ₁₀) [µg/m ³]	Particulate Matter (PM _{2.5}) [µg/m ³]	Carbon Monoxide as CO [mg/m ³]	Hydrocarbon as CH ₄ [ppm]
1	Nov-23	2/11/2023 to 03/11/2023	BDL[DL=5]	6	43	15	0.5	BDL[DL=0.1]
2		6/11/2023 to 07/11/2023	BDL[DL=5]	8	43	12	0.5	BDL[DL=0.1]
3		9/11/2023 to 10/11/2023	BDL[DL=5]	7	47	14	0.4	BDL[DL=0.1]
4		13/11/2023 to 14/11/2023	BDL[DL=5]	9	51	20	0.8	BDL[DL=0.1]
5		16/11/2023 to 17/11/2023	BDL[DL=5]	6	48	16	0.7	BDL[DL=0.1]
6		20/11/2023 to 21/11/2023	BDL[DL=5]	9	54	16	0.8	BDL[DL=0.1]
7		23/11/2023 to 24/11/2023	BDL[DL=5]	6	45	15	0.5	BDL[DL=0.1]
8		27/11/2023 to 28/11/2023	BDL[DL=5]	7	40	16	0.6	BDL[DL=0.1]
9	Dec-23	30/11/2023 to 01/12/2023	BDL[DL=5]	8	49	17	0.6	BDL[DL=0.1]
10		04/12/2023 to 05/12/2023	BDL[DL=5]	8	48	17	0.6	BDL[DL=0.1]
11		07/12/2023 to 08/12/2023	BDL[DL=5]	7	46	14	0.4	BDL[DL=0.1]
12		11/12/2023 to 12/12/2023	BDL[DL=5]	8	98	39	1.0	BDL[DL=0.1]
13		14/12/2023 to 15/12/2023	BDL[DL=5]	7	62	30	1.1	BDL[DL=0.1]
14		18/12/2023 to 19/12/2023	BDL[DL=5]	6	68	30	1.0	BDL[DL=0.1]
15		21/12/2023 to 22/12/2023	BDL[DL=5]	7	47	15	0.5	BDL[DL=0.1]
16		25/12/2023 to 26/12/2023	BDL[DL=5]	6	50	17	0.8	BDL[DL=0.1]
17		28/12/2023 to 29/12/2023	BDL[DL=5]	9	51	18	0.8	BDL[DL=0.1]
18	Jan-24	01/01/2024 to 02/01/2024	BDL[DL=5]	8	49	15	0.8	BDL[DL=0.1]
19		04/01/2024 to 05/01/2024	BDL[DL=5]	7	48	15	0.7	BDL[DL=0.1]
20		08/01/2024 to 09/01/2024	BDL[DL=5]	8	42	16	0.6	BDL[DL=0.1]
21		11/01/2024 to 12/01/2024	BDL[DL=5]	7	47	16	0.6	BDL[DL=0.1]
22		15/01/2024 to 16/01/2024	BDL[DL=5]	6	45	14	0.5	BDL[DL=0.1]
23		19/01/2024 to 20/01/2024	BDL[DL=5]	8	47	15	0.7	BDL[DL=0.1]
24		22/01/2024 to 23/01/2024	BDL[DL=5]	8	44	15	0.6	BDL[DL=0.1]
25		25/01/2024 to 26/01/2024	BDL[DL=5]	8	48	16	0.7	BDL[DL=0.1]
26		29/01/2024 to 30/01/2024	BDL[DL=5]	6	48	15	0.8	BDL[DL=0.1]

Sl. No.	Monitoring Month	Date of sampling	Sulphur Dioxide (SO ₂) [µg/m ³]	Oxides of Nitrogen (NO _x) [µg/m ³]	Respirable Particulate Matter (PM ₁₀) [µg/m ³]	Particulate Matter (PM _{2.5}) [µg/m ³]	Carbon Monoxide as CO [mg/m ³]	Hydrocarbon as CH ₄ [ppm]
27	Feb-24	01/02/2024 to 02/02/2024	BDL[DL=5]	6	40	13	0.5	BDL[DL=0.1]
28		05/02/2024 to 06/02/2024	BDL[DL=5]	9	55	20	0.9	BDL[DL=0.1]
29		12/02/2024 to 13/02/2024	BDL[DL=5]	8	47	16	0.6	BDL[DL=0.1]
30		19/02/2024 to 20/02/2024	BDL[DL=5]	8	47	18	0.8	BDL[DL=0.1]
31		22/02/2024 to 23/02/2024	BDL[DL=5]	8	49	18	0.6	BDL[DL=0.1]
32		26/02/2024 to 27/02/2024	BDL[DL=5]	7	44	15	0.5	BDL[DL=0.1]
33	Mar-24	04/03/2024 to 05/03/2024	BDL[DL=5]	7	45	16	0.7	BDL[DL=0.1]
34		07/03/2024 to 08/03/2024	BDL[DL=5]	9	47	15	0.7	BDL[DL=0.1]
35		11/03/2024 to 12/03/2024	BDL[DL=5]	8	47	17	0.7	BDL[DL=0.1]
36		14/03/2024 to 15/03/2024	BDL[DL=5]	8	47	18	0.7	BDL[DL=0.1]
37		18/03/2024 to 19/03/2024	BDL[DL=5]	8	43	14	0.5	BDL[DL=0.1]
38		21/03/2024 to 22/03/2024	BDL[DL=5]	27	63	24	1.3	BDL[DL=0.1]
39		25/03/2024 to 26/03/2024	BDL[DL=5]	9	48	18	0.7	BDL[DL=0.1]
40		28/03/2024 to 29/03/2024	BDL[DL=5]	9	42	13	0.6	BDL[DL=0.1]
41	Apr-24	01/04/2024 to 02/04/2024	BDL[DL=5]	9	47	17	0.7	BDL[DL=0.1]
42		04/04/2024 to 05/04/2024	BDL[DL=5]	17	69	28	1.3	BDL[DL=0.1]
43		08/04/2024 to 09/04/2024	BDL[DL=5]	27	68	16	1.2	BDL[DL=0.1]
44		11/04/2024 to 12/04/2024	BDL[DL=5]	9	43	14	0.8	BDL[DL=0.1]
45		15/04/2024 to 16/04/2024	BDL[DL=5]	8	46	16	0.6	BDL[DL=0.1]
46		18/04/2024 to 19/04/2024	BDL[DL=5]	7	46	13	0.5	BDL[DL=0.1]
47		22/04/2024 to 23/04/2024	BDL[DL=5]	9	43	14	0.8	BDL[DL=0.1]
48		25/04/2024 to 26/04/2024	BDL[DL=5]	9	43	14	0.8	BDL[DL=0.1]
49		29/04/2024 to 30/04/2024	BDL[DL=5]	8	45	15	0.7	BDL[DL=0.1]
Average			5	9	49	17	1.0	0.1
Minimum			5	6	40	12	0.4	0.1
Maximum			5	27	98	39	1.3	0.1

BDL: Below Detection limits

DL: Detection limit

Results of AAQM Near Berth No.-01 of South Bank Operations [Dighi Site].- Location Code: AM2

Sl. No.	Monitoring Month	Date of sampling	Sulphur Dioxide (SO ₂) [µg/m ³]	Oxides of Nitrogen (NO _x) [µg/m ³]	Respirable Particulate Matter (PM ₁₀) [µg/m ³]	Particulate Matter (PM _{2.5}) [µg/m ³]	Carbon Monoxide as CO [mg/m ³]	Hydrocarbon as CH ₄ [ppm]
1	Nov-23	2/11/2023 to 03/11/2023	BDL[DL=5]	7	54	19	0.8	BDL[DL=0.1]
2		6/11/2023 to 07/11/2023	BDL[DL=5]	9	53	18	0.7	BDL[DL=0.1]
3		9/11/2023 to 10/11/2023	BDL[DL=5]	8	55	19	0.6	BDL[DL=0.1]
4		13/11/2023 to 14/11/2023	BDL[DL=5]	10	62	23	0.7	BDL[DL=0.1]
5		16/11/2023 to 17/11/2023	BDL[DL=5]	8	54	20	0.8	BDL[DL=0.1]
6		20/11/2023 to 21/11/2023	BDL[DL=5]	10	60	18	0.9	BDL[DL=0.1]
7		23/11/2023 to 24/11/2023	BDL[DL=5]	7	50	17	0.6	BDL[DL=0.1]
8		27/11/2023 to 28/11/2023	BDL[DL=5]	8	48	18	0.7	BDL[DL=0.1]
9	Dec-23	30/11/2023 to 01/12/2023	BDL[DL=5]	7	50	19	0.9	BDL[DL=0.1]
10		04/12/2023 to 05/12/2023	BDL[DL=5]	9	55	19	0.8	BDL[DL=0.1]
11		07/12/2023 to 08/12/2023	BDL[DL=5]	8	52	19	0.6	BDL[DL=0.1]
12		11/12/2023 to 12/12/2023	BDL[DL=5]	9	80	39	1.3	BDL[DL=0.1]
13		14/12/2023 to 15/12/2023	BDL[DL=5]	9	88	26	1.3	BDL[DL=0.1]
14		18/12/2023 to 19/12/2023	BDL[DL=5]	8	72	24	0.9	BDL[DL=0.1]
15		21/12/2023 to 22/12/2023	BDL[DL=5]	8	50	20	0.8	BDL[DL=0.1]
16		25/12/2023 to 26/12/2023	BDL[DL=5]	8	54	20	0.9	BDL[DL=0.1]
17	28/12/2023 to 29/12/2023	BDL[DL=5]	10	49	16	0.7	BDL[DL=0.1]	
18	Jan-24	01/01/2024 to 02.01.2024	BDL[DL=5]	9	53	19	0.9	BDL[DL=0.1]
19		04/01/2024 to 05/01/2024	BDL[DL=5]	8	52	20	0.9	BDL[DL=0.1]
20		08/01/2024 to 09/01/2024	BDL[DL=5]	10	51	20	0.7	BDL[DL=0.1]
21		11/01/2024 to 12/01/2024	BDL[DL=5]	8	53	19	0.8	BDL[DL=0.1]
22		15/01/2024 to 16/01/2024	BDL[DL=5]	7	52	18	0.7	BDL[DL=0.1]
23		19/01/2024 to 20/01/2024	BDL[DL=5]	9	52	20	0.8	BDL[DL=0.1]
24		22/01/2024 to 23/01/2024	BDL[DL=5]	9	50	19	0.7	BDL[DL=0.1]
25		25/01/2024 to 26/01/2024	BDL[DL=5]	9	53	18	0.9	BDL[DL=0.1]
26		29/01/2024 to 30/01/2024	BDL[DL=5]	8	53	19	0.9	BDL[DL=0.1]

Sl. No.	Monitoring Month	Date of sampling	Sulphur Dioxide (SO ₂) [µg/m ³]	Oxides of Nitrogen (NO _x) [µg/m ³]	Respirable Particulate Matter (PM ₁₀) [µg/m ³]	Particulate Matter (PM _{2.5}) [µg/m ³]	Carbon Monoxide as CO [mg/m ³]	Hydrocarbon as CH ₄ [ppm]
27	Feb-24	01/02/2024 to 02/02/2024	BDL[DL=5]	7	51	19	0.6	BDL[DL=0.1]
28		05/02/2024 to 06/02/2024	BDL[DL=5]	10	58	22	1.0	BDL[DL=0.1]
29		12/02/2024 to 13/02/2024	BDL[DL=5]	9	52	20	0.8	BDL[DL=0.1]
30		19/02/2024 to 20/02/2024	BDL[DL=5]	9	51	20	0.9	BDL[DL=0.1]
31		22/02/2024 to 23/02/2024	BDL[DL=5]	9	53	20	0.8	BDL[DL=0.1]
32		26/02/2024 to 27/02/2024	BDL[DL=5]	8	54	19	0.7	BDL[DL=0.1]
33	Mar-24	04/03/2024 to 05/03/2024	BDL[DL=5]	8	50	20	0.9	BDL[DL=0.1]
34		07/03/2024 to 08/03/2024	BDL[DL=5]	10	53	18	0.9	BDL[DL=0.1]
35		11/03/2024 to 12/03/2024	BDL[DL=5]	9	52	19	0.5	BDL[DL=0.1]
36		14/03/2024 to 15/03/2024	BDL[DL=5]	9	51	20	0.9	BDL[DL=0.1]
37		18/03/2024 to 19/03/2024	BDL[DL=5]	10	51	17	0.8	BDL[DL=0.1]
38		21/03/2024 to 22/03/2024	BDL[DL=5]	19	57	28	1.2	BDL[DL=0.1]
39		25/03/2024 to 26/03/2024	BDL[DL=5]	10	53	19	0.8	BDL[DL=0.1]
40		28/03/2024 to 29/03/2024	BDL[DL=5]	10	55	18	0.8	BDL[DL=0.1]
41	Apr-24	01/04/2024 to 02/04/2024	BDL[DL=5]	10	50	20	0.8	BDL[DL=0.1]
42		04/04/2024 to 05/04/2024	BDL[DL=5]	21	68	26	1.1	BDL[DL=0.1]
43		08/04/2024 to 09/04/2024	BDL[DL=5]	24	71	27	0.9	BDL[DL=0.1]
44		11/04/2024 to 12/04/2024	BDL[DL=5]	10	55	18	0.9	BDL[DL=0.1]
45		15/04/2024 to 16/04/2024	BDL[DL=5]	9	52	18	0.8	BDL[DL=0.1]
46		18/04/2024 to 19/04/2024	BDL[DL=5]	8	50	15	0.7	BDL[DL=0.1]
47		22/04/2024 to 23/04/2024	BDL[DL=5]	10	55	18	0.9	BDL[DL=0.1]
48		25/04/2024 to 26/04/2024	BDL[DL=5]	10	55	18	0.9	BDL[DL=0.1]
49		29/04/2024 to 30/04/2024	BDL[DL=5]	9	49	17	0.8	BDL[DL=0.1]
Average			5	10	55	20	1.0	0.1
Minimum			5	7	48	15	0.5	0.1
Maximum			5	24	88	39	1.3	0.1

BDL: Below Detection limits
DL: Detection limit

Results of AAQM Near Security Cabin at Main Gate of North Bank Operations [Agardanda Site].- Location Code: AM3

Sl. No.	Monitoring Month	Date of sampling	Sulphur Dioxide (SO ₂) [µg/m ³]	Oxides of Nitrogen (NO _x) [µg/m ³]	Respirable Particulate Matter (PM ₁₀) [µg/m ³]	Particulate Matter (PM _{2.5}) [µg/m ³]	Carbon Monoxide as CO [mg/m ³]	Hydrocarbon as CH ₄ [ppm]
1	Nov-23	2/11/2023 to 03/11/2023	BDL[DL=5]	9	65	20	1.0	BDL[DL=0.1]
2		6/11/2023 to 07/11/2023	BDL[DL=5]	10	60	20	0.9	BDL[DL=0.1]
3		9/11/2023 to 10/11/2023	BDL[DL=5]	9	62	23	1.1	BDL[DL=0.1]
4		13/11/2023 to 14/11/2023	BDL[DL=5]	12	69	26	1.1	BDL[DL=0.1]
5		16/11/2023 to 17/11/2023	BDL[DL=5]	10	60	22	1.0	BDL[DL=0.1]
6		20/11/2023 to 21/11/2023	BDL[DL=5]	11	66	21	1.1	BDL[DL=0.1]
7		23/11/2023 to 24/11/2023	BDL[DL=5]	12	68	24	1.1	BDL[DL=0.1]
8		27/11/2023 to 28/11/2023	BDL[DL=5]	9	57	22	1.0	BDL[DL=0.1]
9	Dec-23	30/11/2023 to 01/12/2023	BDL[DL=5]	9	60	21	1.1	BDL[DL=0.1]
10		04/12/2023 to 05/12/2023	BDL[DL=5]	11	61	23	1.1	BDL[DL=0.1]
11		07/12/2023 to 08/12/2023	BDL[DL=5]	9	58	22	1.0	BDL[DL=0.1]
12		11/12/2023 to 12/12/2023	BDL[DL=5]	10	69	31	1.1	BDL[DL=0.1]
13		14/12/2023 to 15/12/2023	BDL[DL=5]	11	73	31	1.5	BDL[DL=0.1]
14		18/12/2023 to 19/12/2023	BDL[DL=5]	9	81	39	1.4	BDL[DL=0.1]
15		21/12/2023 to 22/12/2023	BDL[DL=5]	9	61	22	1.0	BDL[DL=0.1]
16		25/12/2023 to 26/12/2023	BDL[DL=5]	10	58	22	1.0	BDL[DL=0.1]
17		28/12/2023 to 29/12/2023	BDL[DL=5]	11	61	21	1.0	BDL[DL=0.1]
18	Jan-24	01/01/2024 to 02.01.2024	BDL[DL=5]	10	57	22	1.0	BDL[DL=0.1]
19		04/01/2024 to 05/01/2024	BDL[DL=5]	10	58	22	1.0	BDL[DL=0.1]
20		08/01/2024 to 09/01/2024	BDL[DL=5]	11	56	23	1.0	BDL[DL=0.1]
21		11/01/2024 to 12/01/2024	BDL[DL=5]	9	59	21	1.0	BDL[DL=0.1]
22		15/01/2024 to 16/01/2024	BDL[DL=5]	8	58	22	0.9	BDL[DL=0.1]
23		19/01/2024 to 20/01/2024	BDL[DL=5]	10	60	22	1.0	BDL[DL=0.1]
24		22/01/2024 to 23/01/2024	BDL[DL=5]	10	56	22	0.9	BDL[DL=0.1]
25		25/01/2024 to 26/01/2024	BDL[DL=5]	10	58	21	1.0	BDL[DL=0.1]
26		29/01/2024 to 30/01/2024	BDL[DL=5]	9	61	23	1.0	BDL[DL=0.1]

Sl. No.	Monitoring Month	Date of sampling	Sulphur Dioxide (SO ₂) [µg/m ³]	Oxides of Nitrogen (NO _x) [µg/m ³]	Respirable Particulate Matter (PM ₁₀) [µg/m ³]	Particulate Matter (PM _{2.5}) [µg/m ³]	Carbon Monoxide as CO [mg/m ³]	Hydrocarbon as CH ₄ [ppm]
27	Feb-24	01/02/2024 to 02/02/2024	BDL[DL=5]	9	61	21	0.8	BDL[DL=0.1]
28		05/02/2024 to 06/02/2024	BDL[DL=5]	11	62	23	1.1	BDL[DL=0.1]
29		12/02/2024 to 13/02/2024	BDL[DL=5]	10	57	22	0.9	BDL[DL=0.1]
30		19/02/2024 to 20/02/2024	BDL[DL=5]	10	58	22	1.1	BDL[DL=0.1]
31		22/02/2024 to 23/02/2024	BDL[DL=5]	10	59	22	1.0	BDL[DL=0.1]
32		26/02/2024 to 27/02/2024	BDL[DL=5]	9	60	21	0.8	BDL[DL=0.1]
33	Mar-24	04/03/2024 to 05/03/2024	BDL[DL=5]	9	54	21	1.0	BDL[DL=0.1]
34		07/03/2024 to 08/03/2024	BDL[DL=5]	11	59	21	1.0	BDL[DL=0.1]
35		11/03/2024 to 12/03/2024	BDL[DL=5]	10	57	22	0.9	BDL[DL=0.1]
36		14/03/2024 to 15/03/2024	BDL[DL=5]	10	56	21	1.0	BDL[DL=0.1]
37		18/03/2024 to 19/03/2024	BDL[DL=5]	11	57	20	0.9	BDL[DL=0.1]
38		21/03/2024 to 22/03/2024	BDL[DL=5]	24	62	27	1.3	BDL[DL=0.1]
39		25/03/2024 to 26/03/2024	BDL[DL=5]	11	62	21	1.0	BDL[DL=0.1]
40		28/03/2024 to 29/03/2024	BDL[DL=5]	11	58	21	1.0	BDL[DL=0.1]
41	Apr-24	01/04/2024 to 02/04/2024	BDL[DL=5]	12	66	24	1.1	BDL[DL=0.1]
42		04/04/2024 to 05/04/2024	BDL[DL=5]	20	62	22	1.0	BDL[DL=0.1]
43		08/04/2024 to 09/04/2024	BDL[DL=5]	17	73	33	1.5	BDL[DL=0.1]
44		11/04/2024 to 12/04/2024	BDL[DL=5]	11	58	22	1.0	BDL[DL=0.1]
45		15/04/2024 to 16/04/2024	BDL[DL=5]	10	57	21	0.9	BDL[DL=0.1]
46		18/04/2024 to 19/04/2024	BDL[DL=5]	9	54	19	0.8	BDL[DL=0.1]
47		22/04/2024 to 23/04/2024	BDL[DL=5]	11	56	20	0.9	BDL[DL=0.1]
48		25/04/2024 to 26/04/2024	BDL[DL=5]	10	60	21	1.0	BDL[DL=0.1]
49		29/04/2024 to 30/04/2024	BDL[DL=5]	10	53	18	0.7	BDL[DL=0.1]
Average			5	11	61	23	1.0	0.1
Minimum			5	8	53	18	0.7	0.1
Maximum			5	24	81	39	1.5	0.1

BDL: Below Detection limits
DL: Detection limit

Results of AAQM Near Office Area of North Bank Operations [Agardanda Site].- Location Code: AM4

Sl. No.	Monitoring Month	Date of sampling	Sulphur Dioxide (SO ₂) [µg/m ³]	Oxides of Nitrogen (NO _x) [µg/m ³]	Respirable Particulate Matter (PM ₁₀) [µg/m ³]	Particulate Matter (PM _{2.5}) [µg/m ³]	Carbon Monoxide as CO [mg/m ³]	Hydrocarbon as CH ₄ [ppm]
1	Nov-23	2/11/2023 to 03/11/2023	BDL[DL=5]	10	69	24	1.1	BDL[DL=0.1]
2		6/11/2023 to 07/11/2023	BDL[DL=5]	11	70	23	1.1	BDL[DL=0.1]
3		9/11/2023 to 10/11/2023	BDL[DL=5]	12	66	27	1.2	BDL[DL=0.1]
4		13/11/2023 to 14/11/2023	BDL[DL=5]	11	70	21	1	BDL[DL=0.1]
5		16/11/2023 to 17/11/2023	BDL[DL=5]	12	65	25	1.1	BDL[DL=0.1]
6		20/11/2023 to 21/11/2023	BDL[DL=5]	12	70	25	1.0	BDL[DL=0.1]
7		23/11/2023 to 24/11/2023	BDL[DL=5]	11	55	22	1.0	BDL[DL=0.1]
8		27/11/2023 to 28/11/2023	BDL[DL=5]	10	61	25	1.1	BDL[DL=0.1]
9	Dec-23	30/11/2023 to 01/12/2023	BDL[DL=5]	11	69	23	1.0	BDL[DL=0.1]
10		04/12/2023 to 05/12/2023	BDL[DL=5]	12	65	25	1.0	BDL[DL=0.1]
11		07/12/2023 to 08/12/2023	BDL[DL=5]	10	62	25	1.1	BDL[DL=0.1]
12		11/12/2023 to 12/12/2023	BDL[DL=5]	11	86	45	1.2	BDL[DL=0.1]
13		14/12/2023 to 15/12/2023	BDL[DL=5]	12	60	25	1.1	BDL[DL=0.1]
14		18/12/2023 to 19/12/2023	BDL[DL=5]	10	75	31	1.3	BDL[DL=0.1]
15		21/12/2023 to 22/12/2023	BDL[DL=5]	10	67	25	1.1	BDL[DL=0.1]
16		25/12/2023 to 26/12/2023	BDL[DL=5]	11	62	25	1.1	BDL[DL=0.1]
17		28/12/2023 to 29/12/2023	BDL[DL=5]	12	65	23	1.1	BDL[DL=0.1]
18	Jan-24	01/01/2024 to 02/01/2024	BDL[DL=5]	12	61	25	1.1	BDL[DL=0.1]
19		04/01/2024 to 05/01/2024	BDL[DL=5]	10	67	25	1.1	BDL[DL=0.1]
20		08/01/2024 to 09/01/2024	BDL[DL=5]	12	66	24	1.1	BDL[DL=0.1]
21		11/01/2024 to 12/01/2024	BDL[DL=5]	11	66	23	1.1	BDL[DL=0.1]
22		15/01/2024 to 16/01/2024	BDL[DL=5]	9	60	24	1.0	BDL[DL=0.1]
23		19/01/2024 to 20/01/2024	BDL[DL=5]	11	63	25	1.1	BDL[DL=0.1]
24		22/01/2024 to 23/01/2024	BDL[DL=5]	11	64	24	1.0	BDL[DL=0.1]
25		25/01/2024 to 26/01/2024	BDL[DL=5]	11	64	23	1.1	BDL[DL=0.1]
26		29/01/2024 to 30/01/2024	BDL[DL=5]	10	65	25	0.9	BDL[DL=0.1]

Sl. No.	Monitoring Month	Date of sampling	Sulphur Dioxide (SO ₂) [µg/m ³]	Oxides of Nitrogen (NO _x) [µg/m ³]	Respirable Particulate Matter (PM ₁₀) [µg/m ³]	Particulate Matter (PM _{2.5}) [µg/m ³]	Carbon Monoxide as CO [mg/m ³]	Hydrocarbon as CH ₄ [ppm]
27	Feb-24	01/02/2024 to 02/02/2024	BDL[DL=5]	10	64	23	1.1	BDL[DL=0.1]
28		05/02/2024 to 06/02/2024	BDL[DL=5]	12	66	24	1.1	BDL[DL=0.1]
29		12/02/2024 to 13/02/2024	BDL[DL=5]	12	65	25	1.0	BDL[DL=0.1]
30		19/02/2024 to 20/02/2024	BDL[DL=5]	11	68	24	1.2	BDL[DL=0.1]
31		22/02/2024 to 23/02/2024	BDL[DL=5]	11	65	24	1.1	BDL[DL=0.1]
32		26/02/2024 to 27/02/2024	BDL[DL=5]	11	63	24	1.1	BDL[DL=0.1]
33	Mar-24	04/03/2024 to 05/03/2024	BDL[DL=5]	11	66	24	1.1	BDL[DL=0.1]
34		07/03/2024 to 08/03/2024	BDL[DL=5]	12	64	23	1.1	BDL[DL=0.1]
35		11/03/2024 to 12/03/2024	BDL[DL=5]	11	65	24	1	BDL[DL=0.1]
36		14/03/2024 to 15/03/2024	BDL[DL=5]	10	65	24	1.1	BDL[DL=0.1]
37		18/03/2024 to 19/03/2024	BDL[DL=5]	12	63	24	1.0	BDL[DL=0.1]
38		21/03/2024 to 22/03/2024	BDL[DL=5]	23	53	16	1.1	BDL[DL=0.1]
39		25/03/2024 to 26/03/2024	BDL[DL=5]	12	67	24	1.1	BDL[DL=0.1]
40		28/03/2024 to 29/03/2024	BDL[DL=5]	12	66	24	1.1	BDL[DL=0.1]
41	Apr-24	01/04/2024 to 02/04/2024	BDL[DL=5]	11	56	21	1.0	BDL[DL=0.1]
42		04/04/2024 to 05/04/2024	BDL[DL=5]	23	76	25	1.2	BDL[DL=0.1]
43		08/04/2024 to 09/04/2024	BDL[DL=5]	22	77	22	1.4	BDL[DL=0.1]
44		11/04/2024 to 12/04/2024	BDL[DL=5]	12	65	24	1.1	BDL[DL=0.1]
45		15/04/2024 to 16/04/2024	BDL[DL=5]	11	63	23	1.0	BDL[DL=0.1]
46		18/04/2024 to 19/04/2024	BDL[DL=5]	10	59	21	0.9	BDL[DL=0.1]
47		22/04/2024 to 23/04/2024	BDL[DL=5]	12	65	24	1.1	BDL[DL=0.1]
48		25/04/2024 to 26/04/2024	BDL[DL=5]	12	65	24	1.1	BDL[DL=0.1]
49		29/04/2024 to 30/04/2024	BDL[DL=5]	11	62	22	1.1	BDL[DL=0.1]
Average			5	12	65	24	1.0	0.1
Minimum			5	9	53	16	0.9	0.1
Maximum			5	23	86	45	1.4	0.1

BDL: Below Detection limits
DL: Detection limit

2. AMBIENT NOISE QUALITY MONITORING

PERIOD OF SAMPLING	23/11/2023 to 24/11/2023	23/11/2023 to 24/11/2023	23/11/2023 to 24/11/2023	23/11/2023 to 24/11/2023
SAMPLING LOCATION	Agardanda Site		Dighi Site	
LOCATION	Near Security Cabin at Main Gate of North Bank Operations	Near Office Area of North Bank Operations	Near Office Area of South Bank Operations	Near Near Berth No.-01 of South Bank Operations
TIME (HRS)	Noise Level Reading in dB (A)			
06:00 to 07:00	46.0	47.4	46.7	48.6
07:00 to 08:00	52.7	50.5	49.8	55.3
08:00 to 09:00	60.8	51.9	51.2	63.4
09:00 to 10:00	50.3	52.3	51.6	52.9
10:00 to 11:00	51.9	56.9	56.2	54.5
11:00 to 12:00	52.3	52.4	51.7	54.9
12:00 to 13:00	51.5	51.1	50.4	54.1
13:00 to 14:00	59.9	46.7	46.0	62.5
14:00 to 15:00	54.4	51.9	51.2	57.0
15:00 to 16:00	54.6	48.2	47.5	57.2
16:00 to 17:00	69.9	52.1	51.4	72.5
17:00 to 18:00	51.8	51.6	50.9	54.4
18:00 to 19:00	46.9	59.0	58.3	49.5
19:00 to 20:00	46.2	45.2	44.5	48.8
20:00 to 21:00	42.2	46.6	45.9	44.8
21:00 to 22:00	42.7	41.9	41.2	45.3
22:00 to 23:00	46.0	44.2	43.5	50.5
23:00 to 00:00	46.1	46.5	45.8	54.2
00:00 to 01:00	49.8	50.1	49.4	53.1
01:00 to 02:00	48.7	45.0	44.3	54.4
02:00 to 03:00	49.4	39.9	39.2	68.2
03:00 to 04:00	45.9	37.9	37.2	43.3
04:00 to 05:00	37.4	39.8	39.2	43.5
05:00 to 06:00	36.6	42.8	42.8	47.3
L₁₀	56.1	54.3	53.6	61.0
L₅₀	46.0	46.5	45.8	49.0
L₉₀	43.5	44.1	43.4	46.5
Day Leq	59.3	52.4	51.7	61.9
Night Leq	46.6	44.9	44.3	59.8
PERMISSIBLE LIMITS:-	AS PER THE NOISE POLLUTION (REGULATION AND CONTROL) RULES, 2000 AMBIENT NOISE STANDARDS			
Area Code	Category of Area / zone	Limits in dB(A) Leq		
		Day Time	Night Time	
(A)	Industrial area	75	70	
(B)	Commercial area	65	55	
(C)	Residential area	55	45	
(D)	Silence Zone	50	40	
NOTE:-	01. Day time shall mean from 06:00 Hrs. to 22:00 Hrs.			
	02. Night time shall mean from 22:00 Hrs. to 06:00 Hrs.			

PERIOD OF SAMPLING	14/02/2024 to 15/02/2024	14/02/2024 to 15/02/2024	14/02/2024 to 15/02/2024	14/02/2024 to 15/02/2024
SAMPLING LOCATION	Agardanda Site		Dighi Site	
LOCATION	Near Security Cabin at Main Gate of North Bank Operations	Near Office Area of North Bank Operations	Near Office Area of South Bank Operations	Near Near Berth No.-01 of South Bank Operations
TIME (HRS)	Noise Level Reading in dB (A)			
06:00 to 07:00	44.9	46.3	57.5	50.0
07:00 to 08:00	51.6	49.4	65.4	54.1
08:00 to 09:00	59.7	50.8	63.2	49.0
09:00 to 10:00	49.2	51.2	60.8	47.7
10:00 to 11:00	50.8	55.8	60.4	56.8
11:00 to 12:00	51.2	51.3	55.9	59.7
12:00 to 13:00	50.4	50.0	54.6	56.5
13:00 to 14:00	58.8	45.6	50.2	58.9
14:00 to 15:00	53.3	50.8	55.4	53.4
15:00 to 16:00	53.5	47.1	51.7	53.6
16:00 to 17:00	68.8	51.0	55.6	68.9
17:00 to 18:00	50.7	50.5	62.3	66.8
18:00 to 19:00	45.8	57.9	60.1	56.1
19:00 to 20:00	45.1	44.1	57.3	57.3
20:00 to 21:00	41.1	45.5	55.5	59.3
21:00 to 22:00	41.6	40.8	48.9	58.9
22:00 to 23:00	45.0	43.1	52.8	60.7
23:00 to 00:00	48.7	45.4	55.4	53.3
00:00 to 01:00	47.6	49.0	54.3	57.5
01:00 to 02:00	48.3	43.9	57.2	61.8
02:00 to 03:00	44.8	38.8	56.5	55.7
03:00 to 04:00	36.3	36.8	53.2	53.9
04:00 to 05:00	35.5	38.7	54.5	50.6
05:00 to 06:00	40.9	42.6	53.6	45.4
L ₁₀	55.0	53.2	61.1	59.9
L ₅₀	44.9	45.4	56.3	54.0
L ₉₀	42.4	43.0	53.9	50.8
Day Leq	58.2	51.3	59.3	60.7
Night Leq	45.5	43.9	54.9	57.3
PERMISSIBLE LIMITS:-	AS PER THE NOISE POLLUTION (REGULATION AND CONTROL) RULES, 2000 AMBIENT NOISE STANDARDS			
Area Code	Category of Area / zone	Limits in dB(A) Leq		
		Day Time	Night Time	
(A)	Industrial area	75	70	
(B)	Commercial area	65	55	
(C)	Residential area	55	45	
(D)	Silence Zone	50	40	
NOTE:-	01. Day time shall mean from 06:00 Hrs. to 22:00 Hrs.			
	02. Night time shall mean from 22:00 Hrs. to 06.00 Hrs.			

Leq(d) = average integrated sound level recorded in day time from 6.00 AM & 10.00 PM

Leq(n) = The average integrated sound level accumulated from 10.00 PM & 6.00

Ldn = The average sound pressure over a 24 hours study period (Day/ Night sound level)

L₁₀ = The sound pressure exceeded for 10% of the time over a 24 hours study period

L₅₀ = The sound pressure exceeded for 50% of the time over a 24 hours study period

L₉₀ = The sound pressure exceeded for 90% of the time over a 24 hours study period

Table:26 The Noise Pollution (Regulation and Control) Rules, 2000

(The Principal Rules were published in the Gazette of India, vide S.O. 123(E), dated 14.02.2000 and subsequently amended vide S.O. 1046(E), dated 22.11.2000, S.O. 1088(E), dated 11.10.200, S.O.1569(E), dated 19.09.2006 and S.O. 50(E) dated 11.01.2010 under the Environment (Protection) Act, 1986.)

• SCHEDULE

(Seerule3 (1) and 4 (1))

Ambient Air Quality Standards in respect of Noise

Area Code	Category of Area/Zone	Limits in dB(A)Leq	
		Day Time	Night Time
A	Industrial Area	75	70
B	Commercial Area	65	55
C	Residential Area	55	45
D	Silence Zone	50	40

Note:

1. Day time shall mean from 6.00 a.m. to 10.00 p.m.
2. Night times shall mean from 10.00 p.m. to 6.00 a.m.
3. Silence zone is an area comprising not less than 100 meters around hospitals, educational institutions, courts, religious places or any other area which is declared as such by the competent authority.
4. Mixed categories of areas may be declared as one of the four above mentioned categories by the competent authority.

*dB(A)Leq denotes the time weighted average of the level of sound in decibels on scale A which is relatable to human hearing.

A "decibel" is a unit in which noise is measured.

"A", in dB(A)Leq, denotes the frequency weighting in the measurement of noise and corresponds to frequency response characteristics of the human ear.

Leq: It is energy mean of the noise level over a specified period.

3. DRINKING WATER QUALITY MONITORING

Sl. No.	PARAMETER	UNIT	RESULTS					
SAMPLING LOCATION			Bottled Drinking Water At Canteen					
DATE OF SAMPLING			24/11/2023	21/12/2023	25/01/2024	15/02/2024	14/03/2024	21/04/2024
1.	Colour	Hazen	BDL[DL=1]	BDL[DL=1]	BDL[DL=1]	BDL[DL=1]	BDL[DL=1]	BDL[DL=1]
2.	Turbidity	NTU	BDL[DL=0.1]	BDL[DL=0.1]	BDL[DL=0.1]	BDL[DL=0.1]	BDL[DL=0.1]	BDL[DL=0.1]
3.	pH	-	7.6	7.3	7.4	8.3	7.5	7.7
4.	Total Dissolved Solids	mg/L	372	14	79	11	97	91
5.	Total Hardness as CaCO ₃	mg/L	112	18	48	4	20	22
6.	Total Alkalinity as CaCO ₃	mg/L	99	4	37	4	22	13
7.	Cyanide as CN	mg/L	BDL [DL=0.02]	BDL [DL=0.02]	BDL [DL=0.02]	BDL [DL=0.02]	BDL [DL=0.02]	BDL [DL=0.02]
8.	Anionic Surfactants as MBAS	mg/L	BDL [DL=0.08]	BDL [DL=0.08]	BDL [DL=0.08]	BDL [DL=0.08]	BDL [DL=0.08]	BDL [DL=0.08]
9.	Sulphate as SO ₄ ²⁻	mg/L	9	2	14	2	10	8
10.	Chlorides as Cl ⁻	mg/L	54	2	20	3	16	12
11.	Nitrates as NO ₃ ⁻ -N	mg/L	0.8	BDL [DL=0.1]	0.2	BDL [DL=0.1]	0.6	0.8
12.	Calcium as Ca	mg/L	26	3	10	BDL [DL=1]	6	6
13.	Arsenic as As	mg/L	BDL [DL=0.003]	BDL [DL=0.003]	BDL [DL=0.003]	BDL [DL=0.003]	BDL [DL=0.003]	BDL [DL=0.003]
14.	Magnesium as Mg	mg/L	12	2	6	BDL [DL=1]	BDL [DL=1]	2
15.	Iron as Fe	mg/L	BDL [DL=0.06]	BDL [DL=0.06]	BDL [DL=0.06]	BDL [DL=0.06]	BDL [DL=0.06]	BDL [DL=0.06]
16.	Fluoride as F ⁻	mg/L	BDL [DL=0.2]	BDL [DL=0.2]	BDL [DL=0.2]	BDL [DL=0.2]	BDL [DL=0.2]	BDL [DL=0.2]
17.	Phenols	mg/L	BDL [DL=0.001]	BDL [DL=0.001]	BDL [DL=0.001]	BDL [DL=0.001]	BDL [DL=0.001]	BDL [DL=0.001]
18.	Boron as B	mg/L	BDL [DL=0.001]	BDL [DL=0.001]	BDL [DL=0.001]	BDL [DL=0.001]	BDL [DL=0.001]	BDL [DL=0.001]
19.	Selenium as Se	mg/L	BDL [DL=0.003]	BDL [DL=0.003]	BDL [DL=0.003]	BDL [DL=0.003]	BDL [DL=0.003]	BDL [DL=0.003]
20.	Zinc as Zn	mg/L	BDL [DL=0.02]	BDL [DL=0.02]	BDL [DL=0.02]	BDL [DL=0.02]	BDL [DL=0.02]	BDL [DL=0.02]
21.	Odour	-	Agreeable	Agreeable	Agreeable	Agreeable	Agreeable	Agreeable
22.	Taste	--	Agreeable	Agreeable	Agreeable	Agreeable	Agreeable	Agreeable
23.	Aluminium as Al	mg/L	BDL [DL=0.04]	BDL [DL=0.04]	BDL [DL=0.04]	BDL [DL=0.04]	BDL [DL=0.04]	BDL [DL=0.04]
24.	Residual Chlorine	mg/L	BDL [DL=0.1]	BDL [DL=0.1]	BDL [DL=0.1]	BDL [DL=0.1]	BDL [DL=0.1]	BDL [DL=0.1]
25.	Mercury as Hg	mg/L	BDL [DL=0.006]	BDL [DL=0.006]	BDL [DL=0.006]	BDL [DL=0.006]	BDL [DL=0.006]	BDL [DL=0.006]
26.	Oil & Grease	mg/L	BDL [DL=2]	BDL [DL=2]	BDL [DL=2]	BDL [DL=2]	BDL [DL=2]	BDL [DL=2]
27.	Cadmium as Cd	mg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
28.	Lead as Pb	mg/L	BDL [DL=0.6]	BDL [DL=0.6]	BDL [DL=0.6]	BDL [DL=0.6]	BDL [DL=0.6]	BDL [DL=0.6]
29.	Hexavalent Chromium	mg/L	BDL [DL=0.01]	BDL [DL=0.01]	BDL [DL=0.01]	BDL [DL=0.01]	BDL [DL=0.01]	BDL [DL=0.01]
30.	Total Coliform	MPN/100 ml	BDL [DL=2]	BDL [DL=2]	BDL [DL=2]	BDL [DL=2]	BDL [DL=2]	BDL [DL=2]

Sl. No.	PARAMETER	UNIT	RESULTS					
SAMPLING LOCATION			Bottled Drinking Water At Canteen					
DATE OF SAMPLING			24/11/2023	21/12/2023	25/01/2024	15/02/2024	14/03/2024	21/04/2024
31	<i>E. Coli</i>	-	Absent	Absent	Absent	Absent	Absent	Absent
32	Alachor*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
33	Atrazine*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
34	Aldrin and Dieldrin*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
35	Alpha- HCH*	µg/L	BDL [DL=0.0075]	BDL [DL=0.0075]	BDL [DL=0.0075]	BDL [DL=0.0075]	BDL [DL=0.0075]	BDL [DL=0.0075]
36	Beta - HCH*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
37	Butachlor*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
38	Chlorpyrifos*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
39	Delta - HCH*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
40	2,4-D - dichlorophenoxyacetic Acid*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
41	DDT (o,p and p,p- isomers of DDT, DDE & DDD)*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
42	Endosulfan (sulphate)*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
43	Ethion*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
44	Gamma HCH (Lindane)*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
45	Isoproturon*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
46	Malathion*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
47	Methyl Parathion*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
48	Monocrotophos*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
49	Phorate*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]

BDL: Below Detection limits
DL: Detection limit

Sl. No.	PARAMETER	UNIT	RESULTS					
			At Dighi Port					
SAMPLING LOCATION								
DATE OF SAMPLING			24/11/2023	21/12/2023	25/01/2024	15/02/2024	14/03/2024	21/04/2024
1.	Colour	Hazen	BDL [DL=2]	BDL [DL=2]	BDL [DL=2]	BDL [DL=2]	BDL [DL=2]	BDL[DL=1]
2.	Turbidity	NTU	1.1	1.0	1.1	1.0	1.1	BDL[DL=0.1]
3.	pH	-	7.9	8.0	6.9	8.4	8.0	7.5
4.	Total Dissolved Solids	mg/L	492	390	274	369	405	397
5.	Total Hardness as CaCO ₃	mg/L	114	180	172	133	198	186
6.	Total Alkalinity as CaCO ₃	mg/L	101	164	165	126	169	152
7.	Cyanide as CN ⁻	mg/L	BDL [DL=0.02]	BDL [DL=0.02]	BDL [DL=0.02]	BDL [DL=0.02]	BDL [DL=0.02]	BDL [DL=0.02]
8.	Sulphate as SO ₄ ²⁻	mg/L	11	53	16	60	73	67
9.	Chlorides as Cl ⁻	mg/L	54	64	17	56	67	67
10.	Nitrates as NO ₃ ⁻ -N	mg/L	1.3	BDL [DL=0.1]	BDL [DL=0.1]	0.2	0.1	0.2
11.	Oil & Grease	mg/L	BDL [DL=2]	BDL [DL=2]	BDL [DL=2]	BDL [DL=2]	BDL [DL=2]	BDL [DL=2]
12.	Calcium as Ca	mg/L	26	40	36	28	47	40
13.	Magnesium as Mg	mg/L	12	20	20	16	20	21
14.	Boron as B	mg/L	BDL [DL=0.1]	BDL [DL=0.1]	BDL [DL=0.1]	BDL [DL=0.1]	BDL [DL=0.1]	BDL [DL=0.1]
15.	Lead as Pb	mg/L	BDL [DL=0.6]	BDL [DL=0.6]	BDL [DL=0.6]	BDL [DL=0.6]	BDL [DL=0.6]	BDL [DL=0.6]
16.	Iron as Fe	mg/L	BDL [DL=0.06]	BDL [DL=0.06]	BDL [DL=0.06]	BDL [DL=0.06]	BDL [DL=0.06]	BDL [DL=0.06]
17.	Mercury as Hg	mg/L	BDL [DL=0.0006]	BDL [DL=0.0006]	BDL [DL=0.0006]	BDL [DL=0.0006]	BDL [DL=0.0006]	BDL [DL=0.0006]
18.	Selenium as Se	mg/L	BDL [DL=0.03]	BDL [DL=0.03]	BDL [DL=0.03]	BDL [DL=0.03]	BDL [DL=0.03]	BDL [DL=0.03]
19.	Zinc as Zn	mg/L	BDL [DL=0.02]	BDL [DL=0.02]	BDL [DL=0.02]	BDL [DL=0.02]	BDL [DL=0.02]	BDL [DL=0.02]
20.	Cadmium as Cd	mg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
21.	Fluoride as F ⁻	mg/L	BDL [DL=0.2]	BDL [DL=0.2]	BDL [DL=0.2]	BDL [DL=0.2]	BDL [DL=0.2]	BDL [DL=0.2]
22.	Anionic Surfactant as MBAS	mg/L	BDL [DL=0.08]	BDL [DL=0.08]	BDL [DL=0.08]	BDL [DL=0.08]	BDL [DL=0.08]	BDL [DL=0.08]
23.	Phenolic Compound as C ₆ H ₅ OH	mg/L	BDL [DL=0.001]	BDL [DL=0.001]	BDL [DL=0.001]	BDL [DL=0.001]	BDL [DL=0.001]	BDL [DL=0.001]
24.	Odor	--	Agreeable	Agreeable	Agreeable	Agreeable	Agreeable	Agreeable
25.	Taste	--	Agreeable	Agreeable	Agreeable	Agreeable	Agreeable	Agreeable
26.	Hexavalent Chromium	mg/L	BDL [DL=0.01]	BDL [DL=0.01]	BDL [DL=0.01]	BDL [DL=0.01]	BDL [DL=0.01]	BDL[DL=0.01]
27.	Alachor*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
28.	Atrazine*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
29.	Aldrin and Dieldrin*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]

Sl. No.	PARAMETER	UNIT	RESULTS					
SAMPLING LOCATION			At Dighi Port					
DATE OF SAMPLING			24/11/2023	21/12/2023	25/01/2024	15/02/2024	14/03/2024	21/04/2024
30	Alpha- HCH*	µg/L	BDL [DL=0.0075]	BDL [DL=0.0075]	BDL [DL=0.0075]	BDL [DL=0.0075]	BDL [DL=0.0075]	BDL [DL=0.0075]
31	Beta - HCH*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
32	Butachlor*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
33	Chlorpyrifos*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
34	Delta - HCH*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
35	2,4-D - dichlorophenoxyacetic Acid*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
36	DDT (o,p and p,p-isomers of DDT, DDE & DDD)*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
37	Endosulfan (and sulphate)*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
38	Ethion*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
39	Gamma HCH (Lindane)*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
40	Isoproturon*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
41	Malathion*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
42	Methyl Parathion*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
43	Monocrotophos*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
44	Phorate*	µg/L	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]	BDL [DL=0.015]
45	Total Coliform	MPN/100 ml	9	9	7	9	7	9
46	E. Coli	Absent	Absent	Absent	Absent	Absent	Absent	Absent

BDL: Below Detection limits

DL: Detection limit

5. MARINE WATER QUALITY MONITORING [HARBOR& CREEK]

Sl. No.	PARAMETER	UNIT	RESULTS					
			23/11/2023		20/12/2023		24/01/2024	
SAMPLING LOCATION			AGARDANDA JETTY					
DATE OF SAMPLING			23/11/2023		20/12/2023		24/01/2024	
TIDE			LOW	HIGH	LOW	HIGH	LOW	HIGH
1.	Turbidity	NTU	21.9	39.1	22.3	38.1	22.5	38.3
2.	pH	---	9.1	8.1	8.1	8.2	8.1	7.9
3.	Total Dissolved Solids	mg/L	36670	30770	34400	33510	37480	33650
4.	Total Suspended Solids	mg/L	31	50	38	44	42	51
5.	Dissolved Oxygen	mg/L	5.0	5.4	5.4	5.6	5.5	5.7
6.	Biochemical Oxygen demand (At 27°C for 3 Days)	mg/L	BDL[DL=2]	BDL[DL=2]	BDL[DL=2]	BDL[DL=2]	BDL[DL=2]	BDL[DL=2]
7.	Salinity	PPTH	35.2	33.9	35.8	33.3	36.5	33.9
8.	Ammonia as NH ₃ -N	µmol/L	2.6	1.5	2.2	1.6	2.8	1.8
9.	Nitrite as NO ₂ -N	µmol/L	2.8	0.8	2.5	1.1	2.6	1.3
10.	Nitrate as NO ₃ -N	µmol/L	2.9	6.0	3.3	5.8	3.4	5.8
11.	Phosphate as PO ₄ ³⁻ -P	µmol/L	3.2	2.9	3.4	3.1	4.6	3.4
12.	Total Nitrogen	µmol/L	7.7	7.8	7.5	8.2	8.2	8.5
13.	Petroleum Hydrocarbons	µg/L	2.09	2.08	2.22	1.99	2.19	1.84
14.	Total Bacterial Count	CFU/ml	290 X 10 ⁴	380 X 10 ⁴	58 X 10 ⁵	54 X 10 ⁵	104 X 10 ⁵	80 X 10 ⁵
15.	Total Coliform Bacteria	MPN/100 ml	350	280	350	280	300	350
16.	<i>Escherichia coli</i>	-	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT
17.	<i>Enterococcus species</i>	MPN/100 ml	170	170	210	150	170	130
18.	<i>Salmonella species</i>	-	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT
19.	<i>Shigella species</i>	-	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT
20.	<i>Vibrio species</i>	-	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT

Sl. No.	PARAMETER	UNIT	RESULTS					
SAMPLING LOCATION			AGARDANDA JETTY					
DATE OF SAMPLING			15/02/2024		13/03/2024		20/04/2024	
TIDE			LOW	HIGH	LOW	HIGH	LOW	HIGH
1.	Turbidity	NTU	22.6	38.4	22.7	37.2	22.9	37.5
2.	pH	---	8.2	8.2	7.4	7.6	7.2	7.2
3.	Total Dissolved Solids	mg/L	32790	36150	34280	34610	34600	34650
4.	Total Suspended Solids	mg/L	45	44	51	39	51	41
5.	Dissolved Oxygen	mg/L	5.6	5.6	5.3	5.5	5.4	5.3
6.	Biochemical Oxygen demand (At 27°C for 3 Days)	mg/L	BDL[DL=2]	BDL[DL=2]	BDL[DL=2]	BDL[DL=2]	BDL[DL=2]	BDL[DL=2]
7.	Salinity	PPTH	37.0	33.0	34.0	37.0	35.2	36.5
8.	Ammonia as NH ₃ -N	μmol/L	2.5	1.9	1.9	2.1	2.1	2.4
9.	Nitrite as NO ₂ -N	μmol/L	2.9	1.3	2.4	1.4	2.1	1.6
10.	Nitrate as NO ₃ -N	μmol/L	3.1	5.9	1.9	6.0	2.6	6.3
11.	Phosphate as PO ₄ ³⁻ -P	μmol/L	3.5	3.1	3.2	3.6	3.3	4.3
12.	Total Nitrogen	μmol/L	8.0	8.7	5.8	9.0	6.3	9.8
13.	Petroleum Hydrocarbons	μg/L	2.33	2.04	2.33	2.08	2.28	2.15
14.	Total Bacterial Count	CFU/ml	64 X 10 ⁵	58 X 10 ⁵	75 X 10 ⁵	60 X 10 ⁵	198 X 10 ⁴	430 X 10 ⁴
15.	Total Coliform Bacteria	MPN/100 ml	350	300	300	290	140	300
16.	<i>Escherichia coli</i>	-	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT
17.	<i>Enterococcus species</i>	MPN/100 ml	280	170	289	195	170	150
18.	<i>Salmonella species</i>	-	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT
19.	<i>Shigella species</i>	-	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT
20.	<i>Vibrio species</i>	-	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT

Sl. No.	PARAMETER	UNIT	RESULTS					
			AGARDANDA JETTY					
SAMPLING LOCATION								
DATE OF SAMPLING			23/11/2023	20/12/2023	24/01/2024	15/02/2024	13/03/2024	20/04/2024
1	<i>Chlorophyll-a</i>	mg/m ³	4.1	4.2	4.3	4.1	4.2	4.3
2	<i>Phaeophytin</i>	mg/m ³	0.1	0.2	0.2	0.1	0.2	0.2
3	<i>Total Abundance of Phytoplankton</i>	No./L	980000	1050000	1220000	1320000	1450000	1510000
4	<i>Total No. of Genus in Phytoplankton</i>	-	15	15	15	15	15	15
5	<i>Zooplankton</i>	No./m ³	230	260	330	205	231	246
6	<i>Total No. of Genus in Zooplankton</i>	-	12	12	12	12	12	12
7	<i>Total Abundance of Zooplankton</i>	No./L	23000	31000	35000	42000	46000	53000
8	<i>Benthos Macro</i>	No/m ²	405	421	437	485	490	570
9	<i>Benthos Macro</i>	No/m ²	141	153	165	174	182	194
10	<i>Total No. of Genus in Benthos</i>	-	6	6	6	6	6	6

Sl. No.	PARAMETER	UNIT	RESULTS					
SAMPLING LOCATION			Berth No.1 Dighi					
DATE OF SAMPLING			23/11/2023		20/12/2023		24/01/2024	
TIDE			LOW	HIGH	LOW	HIGH	LOW	HIGH
1.	Turbidity	NTU	33.6	27.5	32.4	27.9	32.1	27.3
2.	pH	---	8.1	8.2	8.2	8.2	8.0	7.7
3.	Total Dissolved Solids	mg/L	32210	32110	35210	36170	32140	32820
4.	Total Suspended Solids	mg/L	47	33	40	40	47	48
5.	Dissolved Oxygen	mg/L	5.4	5.3	5.4	5.4	5.3	5.3
6.	Biochemical Oxygen demand (At 27°C for 3 Days)	mg/L	BDL[DL=2]	BDL[DL=2]	BDL[DL=2]	BDL[DL=2]	BDL[DL=2]	BDL[DL=2]
7.	Salinity	PPTH	34.6	36.5	37.0	32.6	37.0	35.2
8.	Ammonia as NH ₃ -N	µmol/L	1.6	1.5	1.7	2.3	1.8	2.5
9.	Nitrite as NO ₂ ⁻ -N	µmol/L	1.0	0.9	0.9	1.2	1.1	1.5
10.	Nitrate as NO ₃ ⁻ -N	µmol/L	6.1	6.0	5.4	5.9	5.2	5.0
11.	Phosphate as PO ₄ ³⁻ -P	µmol/L	2.9	3.2	3.3	3.6	3.5	4.1
12.	Total Nitrogen	µmol/L	8.4	8.1	7.6	8.9	7.7	8.5
13.	Petroleum Hydrocarbons	µg/L	2.41	2.09	1.94	1.99	1.97	1.88
14.	Total Bacterial Count	CFU/ml	228 X 10 ³	180 X 10 ⁴	62 X 10 ⁴	120 X 10 ⁴	10 X 10 ⁵	28 X 10 ⁵
15.	Total Coliform Bacteria	MPN/100 ml	220	170	210	220	170	280
16.	<i>Escherichia coli</i>	-	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT
17.	<i>Enterococcus species</i>	MPN/100 ml	130	110	94	170	120	220
18.	<i>Salmonella species</i>	-	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT
19.	<i>Shigella species</i>	-	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT
20.	<i>Vibrio species</i>	-	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT

Sl. No.	PARAMETER	UNIT	RESULTS					
SAMPLING LOCATION			Berth No.1 Dighi					
DATE OF SAMPLING			15/02/2024		13/03/2024		20/04/2024	
TIDE			LOW	HIGH	LOW	HIGH	LOW	HIGH
1.	Turbidity	NTU	32.9	28.2	33.2	29.6	33.5	29.9
2.	pH	---	8.1	8.1	8.1	7.2	7.8	7.3
3.	Total Dissolved Solids	mg/L	34120	33620	34350	35170	34420	35250
4.	Total Suspended Solids	mg/L	52	45	57	47	60	50
5.	Dissolved Oxygen	mg/L	5.6	5.5	5.7	5.3	5.6	5.5
6.	Biochemical Oxygen demand (At 27°C for 3 Days)	mg/L	BDL[DL=2]	BDL[DL=2]	BDL[DL=2]	BDL[DL=2]	BDL[DL=2]	BDL[DL=2]
7.	Salinity	PPTH	36.0	33.9	33.3	35.2	32.6	34.5
8.	Ammonia as NH ₃ -N	µmol/L	1.9	2.5	2.2	1.8	2.6	2.1
9.	Nitrite as NO ₂ ⁻ -N	µmol/L	1.2	1.3	1.5	1.6	1.7	1.8
10.	Nitrate as NO ₃ ⁻ -N	µmol/L	5.4	5.7	5.8	6.6	6.0	6.1
11.	Phosphate as PO ₄ ³⁻ -P	µmol/L	3.4	3.8	4.1	2.5	4.9	3.1
12.	Total Nitrogen	µmol/L	8.1	8.9	9.0	10.0	9.7	9.5
13.	Petroleum Hydrocarbons	µg/L	2.04	2.03	2.07	2.04	2.00	1.89
14.	Total Bacterial Count	CFU/ml	24 X 10 ⁵	36 X 10 ⁵	28 X 10 ⁵	33 X 10 ⁵	210 X 10 ⁴	240 X 10 ⁴
15.	Total Coliform Bacteria	MPN/100 ml	300	350	350	300	170	180
16.	<i>Escherichia coli</i>	-	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT
17.	<i>Enterococcus species</i>	MPN/100 ml	170	200	180	190	190	220
18.	<i>Salmonella species</i>	-	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT
19.	<i>Shigella species</i>	-	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT
20.	<i>Vibrio species</i>	-	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT	PRESENT

Sl. No.	PARAMETER	UNIT	RESULTS					
SAMPLING LOCATION			At Berth No.-01 Dighi					
DATE OF SAMPLING			23/11/2023	20/12/2023	24/01/2024	15/02/2024	13/03/2024	20/04/2024
1	<i>Chlorophyll-a</i>	mg/m ³	4.3	4.1	4.1	4.2	4.1	4.2
2	<i>Phaeophytin</i>	mg/m ³	0.3	0.1	0.1	0.2	0.1	0.2
3	<i>Total Abundance of Phytoplankton</i>	No./L	960000	111000	111000	126000	112000	125000
4	<i>Total No. of Genus in Phytoplankton</i>	-	12	12	12	12	12	12
5	<i>Zooplankton</i>	No./m ³	146	163	163	181	154	167
6	<i>Total No. of Genus in Zooplankton</i>	-	11	11	11	11	11	11
7	<i>Total Abundance of Zooplankton</i>	No./L	14600	17100	17100	19400	19800	20600
8	<i>Benthos Macro</i>	No/m ²	400	148	148	153	167	178
9	<i>Benthos Macro</i>	No/m ²	161	172	172	187	193	201
10	<i>Total No. of Genus in Benthos</i>	-	5	5	5	5	5	5

6. MARINE SEDIMENT QUALITY MONITORING [HARBOR& CREEK]

Sl. No.	PARAMETER	UNIT	RESULTS					
SAMPLING LOCATION			AGARDANDA JETTY					
DATE OF SAMPLING			23/11/2023	20/12/2023	24/01/2024	15/02/2024	13/03/2024	20/04/2024
1.	Texture	--	Clay Loam	Clay Loam	Clay Loam	Clay Loam	Clay Loam	Clay Loam
2.	Total Organic Matter	%	1.7	1.6	1.41	1.54	1.42	1.6
3.	Total Phosphorous as P	mg/kg	1618	1587	1580	1561	1759	1774
4.	Chromium as Cr	mg/kg	149	128	116	159	171	159
5.	Copper as Cu	mg/kg	68	62	62	60	70	60
6.	Iron as Fe	mg/kg	66452	59845	58009	62472	64580	36022
7.	Lead as Pb	mg/kg	BDL[DL=50]	BDL[DL=50]	BDL[DL=50]	BDL[DL=50]	BDL[DL=50]	BDL[DL=50]
8.	Mercury as Hg	mg/kg	BDL[DL=3]	BDL[DL=3]	BDL[DL=3]	BDL[DL=3]	BDL[DL=3]	BDL[DL=3]
9.	Nickel as Ni	mg/kg	51	49	48	40	41	40
10.	Zinc as Zn	mg/kg	63	63	61	59	60	59
11.	Manganese as Mn	mg/kg	884	822	816	1058	1132	1045
12.	Sand	%	28.5	28.3	28.4	28.4	28.3	28.3
13.	Silt	%	40.2	42.5	42.2	42.7	42.2	42.6
14.	Clay	%	31.3	29.2	29.5	29.1	29.6	29.3
15.	Total Petroleum Hydrocarbon	mg/kg	1.1	1.0	1.0	1.0	1.0	1.0
16.	Aluminum as Al	mg/kg	30286	26685	26548	26531	26899	26800

Sl. No.	PARAMETER	UNIT	RESULTS					
SAMPLING LOCATION			At Berth No-01 Dighi					
DATE OF SAMPLING			23/11/2023	20/12/2023	24/01/2024	15/02/2024	13/03/2024	20/04/2024
1.	Texture	--	Clay Loam	Clay Loam	Clay Loam	Clay Loam	Clay Loam	Clay Loam
2.	Total Organic Matter	%	3.1	3.2	3.10	3.12	1.81	1.8
3.	Total Phosphorous as P	mg/kg	1679	1682	1679	1673	1683	1712
4.	Chromium as Cr	mg/kg	150	160	158	158	162	160
5.	Copper as Cu	mg/kg	66	61	59	59	60	64
6.	Iron as Fe	mg/kg	64782	63214	62475	61489	62355	64100
7.	Lead as Pb	mg/kg	BDL[DL=50]	BDL[DL=50]	BDL[DL=50]	BDL[DL=50]	BDL[DL=50]	BDL[DL=50]
8.	Mercury as Hg	mg/kg	BDL[DL=3]	BDL[DL=3]	BDL[DL=3]	BDL[DL=3]	BDL[DL=3]	BDL[DL=3]
9.	Nickel as Ni	mg/kg	51	42	41	39	40	42
10.	Zinc as Zn	mg/kg	62	60	59	59	60	60
11.	Manganese as Mn	mg/kg	876	1088	1071	1057	1085	1075
12.	Sand	%	28.5	28.4	28.3	28.5	28.5	28.4
13.	Silt	%	40.2	40.0	39.9	39.7	39.9	40.2
14.	Clay	%	31.3	31.6	31.8	31.8	31.7	31.4
15.	Total Petroleum Hydrocarbon	mg/kg	1.2	1.1	1.1	1.1	1.1	1.0
16.	Aluminum as Al	mg/kg	31468	28349	27746	27567	27698	27200

7.

D. G. SET STACK EMISSION MONITORING

Sl. No.	Parameters	D G SET (180 KVA) at Office Area		Diesel Pump Area D G Set (125 KVA)		Liquid Tank Area D G Set (500 KVA)	
		24/11/2023	15/02/2024	24/11/2023	15/02/2024	24/11/2023	15/02/2024
1	Particulate Matter (TPM) [gm/kW-Hr]	0.044	0.015	0.045	0.044	0.004	0.005
2	Sulphur Dioxide (SO ₂) [mg/Nm ³]	<5	<5	<5	<5	<5	<5
3	Oxides of Nitrogen (NO ₂) [gm/kW-Hr]	0.027	0.041	0.038	0.050	0.014	0.016
4	Carbon Monoxide (CO) [gm/kW-Hr]	0.561	2.041	0.266	2.372	0.322	0.329
5	Hydrocarbons as Methane [gm/kW-Hr]	1.377	1.498	0.469	2.627	1.619	0.942

Sl. No.	Parameters	Liquid Tank Area D G Set (125 KVA)		D G Set (25 KVA) at Coal Yard		D G Set (125 KVA) at DPL house	
		24/11/2023	15/02/2024	24/11/2023	15/02/2024	24/11/2023	15/02/2024
1	Particulate Matter (TPM) [gm/kW-Hr]	0.019	0.017	0.026	0.029	0.006	0.010
2	Sulphur Dioxide (SO ₂) [mg/Nm ³]	<5	<5	10	11	<5	<5
3	Oxides of Nitrogen (NO ₂) [gm/kW-Hr]	0.022	0.027	0.189	0.202	0.002	0.012
4	Carbon Monoxide (CO) [gm/kW-Hr]	0.588	0.116	1.909	0.485	0.142	1.037
5	Hydrocarbons as Methane [gm/kW-Hr]	0.713	3.230	3.007	3.608	0.248	0.632

ANNEXURE No. 8

**Intimation to MoEF&CC,GoI regarding
acquisition of Dighi Port by APSEZ**

adani

Ports and
Logistics

DPL/ENV/2021/34

Date: 25-05-2021

**The Director (IA-III Division),
Ministry of Environment, Forest & Climate Change,
Indira Paryavaran Bhawan, Jor Bagh Road,
New Delhi - 110003**

Dear Sir,

Sub: Intimation regarding Acquisition of Dighi Port Limited by Adani Ports and Special Economic Zone Limited (APSEZ).

Ref: 1. Environment Clearance for Dighi Port Limited (Phase I) dated 30.09.2005 (File No: 10-8/2005-IA- III)
2. Corrigendum dated 26.12.2005: Dighi Port Development Project 1st Phase, Dighi, District Raigarh, Maharashtra-Environment Clearance -Regarding ((F.No. 10-8/2005-IA-III)
3. MoEF Letter dated 25.06.2012 "Handling of LNG Cargo at Dighi Port, Maharashtra, by W/s Dighi Port Regarding" (F.No. 10-8/2005-IA-III)

The Environment Clearance for Dighi Port Limited (Phase I) was granted by Ministry of Environment and Forests (MoEF) vide letter dated 30.9.2005 (**Reference 1**). EC Corrigendum was issued vide a MoEF letter dated 26.12.2004 (**Reference 2**) and Permission for Handling of LPG Cargo was given by MoEF vide its letter dated 25.06.2012 (**Reference 3**).

With reference to the captioned subject; this is to inform you that, National Company Law Tribunal (NCLT), has approved the resolution plan of Adani Ports and Special Economic Zone (APSEZ) to acquire the Dighi Port Limited (DPL) under the Insolvency and Bankruptcy Code 2016, (IBC). Pursuant to the approval of APSEZ's Resolution Plan by the NCLT, in accordance with the terms and conditions therein, APSEZ has completed the acquisition of the DPL on 15th February 2021.

This is for your kind information and record please.

Thanking you,

Yours Sincerely,

For, Dighi Port Limited

Ganesh Poojary
Authorised Signatory

Dighi Port Limited
At Dighi
Taluka: Shrivardhan
Dist: Raigad Maharashtra-402402
CIN: U35110MH2000PLC127953



info@adani.com
www.adaniports.com

Registered Office: New Excelsior Building, A. K. Nayak Marg, Fort Mumbai, Maharashtra - 400001

adani

Ports and
Logistics

Encl:

1. Environment Clearance for Dighi Port Limited (Dated 30.09.2005)
2. EC Corrigendum dated 26.12.2005
3. MoEF Letter dated 25.06.2012 "Handling of LNG Cargo at Dighi Port"

Copy to:

1. Deputy Director General of Forest (c) Ministry of Environment, Forest & Climate Change, Integrated Regional Office, Ground Floor, East Wing, New Secretariat Building, Civil Lines, Nagpur - 440001 (Email : apccfcentral-ngp-mef@gov.in)
2. Zonal Office, Central Pollution Control Board, Parivesh Bhawan, Opp. Ward No. 10 VMC Office Subhanpura, Vadodara - 390 023, Gujarat (Email: westzonecpccb@yahoo.com)
3. The Member Secretary, Maharashtra Pollution Control Board, Kalpataru Point, 3rd Floor, Road No. 8, Sion Circle, Mumbai-400022 (Email : ms@mpcb.gov.in)
4. Member Secretary, Maharashtra Coastal Zone Management Authority, Director, Environment Department, 15th Floor, New Administrative Building, Opp. Mantralaya, Mumbai - 400032 ((Email : dir1.mev-mh@nic.in)
5. Regional Officer- Raigad, Maharashtra Pollution Control Board, Raigad Bhavan, 6th floor, Sector - 11, C.B.D Belapur, Navi Mumbai- 400 614 (Email : roraigad@mpcb.gov.in, mpcbraigad@mpcb.gov.in)
S.R.O. Mahad, Maharashtra Pollution Control Board, Samaik Suvidha Kendra Building, MIDC - Mahad, District Raigad - 402 309 (Email : sromahad@mpcb.gov.in)

Dighi Port Limited
At & Po Dighi
Taluka- Shrivardhan
Dist:Raigad Maharashtra-402402
CIN: U35110MH2000PLC127953

info@adani.com
www.adaniports.com

Registered Office: New Excelsior Building, A. K. Nayak Marg, Fort Mumbai, Maharashtra - 400001